



सार्थ व सटीक Ma. २३९०

## नारदभक्तिसूत्रे

तेथ ज्ञानविशारद, शारदशिंगौर, गौरवार्ह, कवी, ।  
दुस्तरभवान्धिपारद नारद येउनि सुनीतिला शिकवी ॥

— मोरोपंत, महाभारत, सभापर्व, १ – १२

संपादक

१० भ० प० लक्ष्मण रामचंद्र पांगारकर, बी. ए.

Alt. 49927  
199k



वी

आवृत्ति

# મૂલ્ય એક રૂપથા

मुद्रक : श्रीनिकेतन ढवळे,  
कर्नाटक मुद्रणालय,  
चिरावाजार, मुंबई २

प्रकाशक : केशव भिकाजी ढवळे,  
कर्नाटक हाउस,  
चिरावाजार, मुंबई २

---

सर्व हक्क प्रकाशकाच्या स्वाधीन

---

श्रीगोपीप्रियाय नमः ।

प्रस्तावना

અને એવા કાર્યાલયોની પ્રદીપી વિશ્વાસી હોય કરું જરૂરી હૈ.

श्रीनारदांच्या भक्तिसूत्रांची एक प्रत मला १० वर्षांपूर्वी उमरावतीस  
श्रीगुलाबरावमहाराजांनी दिली व ह्या सूत्रांचे पठण व मनन करण्यास सांगितले.  
ही त्यांची अमूल्य देणगी आहे असे मला नंतर सूत्रांच्या संगतीत आढळून आले.  
तेव्हांपासून हीं सूत्रे मी आपल्याशींच शतशः गुणगुणत असे. हीं सूत्रे मला फारच  
प्रिय झालीं. महाराष्ट्र साधूंच्या ग्रंथांत जै भक्तिरहस्य सांपडते तेच ह्या सूत्रांत  
सांपडते. मात्र ८४ सूत्रांत भक्तिशास्त्राचा सर्वोगांनी उत्तम विचार केलेला  
असल्यामुळे जातां-येतां, उठतां-वसतां मनन करायला हीं फार सोयीचीं व सुखाचीं  
वाटलीं. ह्या सूत्रांचे मराठींत स्पष्ट विवरण करण्याचीही ५।६ वर्षे इच्छा होती.  
इतकधांत येथे एका प्रेमलळ सज्जनाच्या तोंडून त्यांचे व्याख्यान ऐकावयास सांपडले,  
तेघां सूत्रांचे विवरण करावें अशी इच्छा प्रवल होऊन त्याप्रमाणे ‘मुमुक्षु’च्या  
सातव्या वर्षांच्या अंकांतून मीं त्यांचे क्रमशः विवरण केले, तें वाचकांस फार  
पटले. तेव्हां त्यांच्या आज्ञारूप सूचनांवरून थोडा-फार फरक करून छापले व  
मूळ सूत्रांसह हें विवरण मराठी वाचकांच्या हातीं आज पुस्तकरूपाने पडत आहे.

नारदांची हीं सूत्रे स्वतंत्रच आहेत. ‘आर्तादिमेदाद्वा’ ह्या ५६ व्या सूत्रावरुन भगवदीतेनंतरची हीं सूत्रे दिसतात. गीता-भागवताशीं हीं फार संबद्ध आहेत. ६९ व्या सूत्रांतील ‘तीर्थ्यकुर्वन्ति तीर्थानि’ ह्या पदाने –

भवद्विधा भागवतास्तीर्थभूतः स्वयं विभो ।

तीर्थीकुर्वन्ति तीर्थानि स्वान्तःस्थेन गदाभृता ॥ १० ॥

द्या भागवतांतील ( संक्षेप १, अ० १३ ) श्लोकांचे स्मरण होते. गेल्या आठदशे वर्षांपूर्वील सर्व भारतीय साधुसंतांच्या विचारांनंवे व नारदांच्या सूत्रांनंवे सर्व वावतीत पूर्ण मिळते आहे, हे सूत्रांच्या स्पष्टीकरणार्थ मीं गीता, भागवत, ज्ञानेश्वरी, नाथभागवत, दासबोध, तुकोबांचे अभंग, कवीरांचे दोहरे, इत्यादिकांतून जीं सरस अवतरणे दिली आहेत त्यांवरून स्पष्ट होईल.

सदर सूत्रांत गोपींच्या कृष्णभक्तीवद्दल जो अलोट प्रेमा दिसतो त्यावरून हीं सुत्रे वृद्धभसंप्रदायाचीं आहेत असें कोणी म्हणतात. पण गोपींची कृष्णभक्ति

वल्लभानाच मान्य आहे आणि इतरांना नाहीं असें नसून सर्व साधु-संतांनीं गोपीप्रेमाचे कौतुकच केले आहे, हें त्या सूत्रांवरील विवरण वाचून समजेल. शिवाय वाळूभांशीं किंवा दुसऱ्या कोणाही सांप्रदायिकांशीं ‘अद्वैतभक्ती’चे कोड-कौतुक करणाऱ्या महाराष्ट्रीयांचा तरी विरोध नाहीं. गीता-भागवत ग्रथित करणाऱ्या व्यासमुनीच्या व श्रीकृष्णाच्या संगतीतले कृष्णसर्वे नारद ह्यांनीच हीं सूत्रे गुफिलीं आहेत असा माझा विश्वास आहे. शिवाय सूत्रांतील प्रेमानंद भोगणाऱ्या प्रेमलळांना हे बाहेरचे विचार फारसे महत्वाचे नाहींत ; सूत्रे कोणीही केव्हांही गुंफो, त्यांतील भक्तिप्रेमानंद दिव्य आहे, त्याचाच ते हंस अनुभव घेतील ह्यांत संशय नाहीं.

हीं सूत्रे रोज एकदा तरी पाठ म्हणावीत. ह्या ८४ सूत्रांचे अर्थानुरोधानं वर्गीकरण करून ते अनुकमणिकेत मीं दिलेले आहे, त्यावरून सर्वांगांनीं भक्तिशास्त्राचा ह्यांत कसा पूर्ण विचार केला आहे ते समजेल. येथे फक्त १२ मुद्द्यांचाच विचार करितों. ८३ व्या सूत्रांत नारदांनीं आपल्या प्राक्कालीन किंवा समकालीन भक्त्याचार्यांचा उद्देश्य केला आहे, त्यांत श्रीविष्णूने उपासक सनत्कुमार, व्यास, शुक, वलि, इत्यादि ; रामाचे उपासक हनुमान् व विभीषण ; कृष्णांचे उपासक उद्धव ह्या सगुणोपासकांनाच नारदांनीं गोविलें आहे ; ८१ व्या सूत्रांत भक्तिलक्षण देऊन ‘यथा व्रजगोपिकानाम’ म्हणून गोपींचें उदारहण दिलें आहे ; ८२ व्या सूत्रांत गुणमाहात्म्य, रूप, वात्सल्य, दास्य, सख्य, इत्यादि भक्तीचे ११ प्रकार संगितले आहेत ; ८० व्या सूत्रांत ‘सर्वदा सर्वभावेन भगवानेव भजनीयः स कीर्त्यमानः शीघ्रमेवाविर्भवति’ ह्याप्रमाणे देवाला एकनिष्ठपणांने भजा म्हणजे तो प्रत्यक्ष प्रकट होऊन कृपा करील असें आश्वासन भक्तांना दिलें आहे ; ह्या सर्व गोपीवरून नारदांना सगुणोपासकांचा अभिप्रेत होती हें सिद्ध होते. तथापि नारदांचा – किंवा अन्य सगुणोपासकांचा – निर्गुणाशीं विरोध नाहीं, हें त्यांनीं शांडिल्यांचाही भक्त्याचार्यांच्या मालिकेत गोऱून १८ व्या सूत्रांत त्यांच्याही मताचा अनुवाद केला आहे त्यावरून स्पष्ट होते. ‘सगुण निर्गुण एक गोविंदु रे’ हाच सिद्धान्त आहे, तरी प्रेमल भक्तांना – ज्ञानी भक्तांना, पराभक्तीचे सुख भोगणारांना – सगुण-साकाराचेंचे प्रेमसुख निरंतर घोटावेंसे वाटते. सर्व संतांप्रमाणे नारदांचेही हेंच घोरण आहे.

भक्तीचा कर्माशीं व ज्ञानाशीं विरोध नाहीं, पण कर्मचरण व ज्ञान भक्त्यनुकूल पाहिजे असा त्यांचा कटाक्ष आहे. भक्तिपंथ अर्वाचीन आहे

\*\*\*\*\*  
 असे किंत्येक म्हणतात, पण तें बरोबर नाहीं. ऋग्वेदांतील देवतांच्या प्रार्थना भक्तिप्रधान आहेत. अद्वैतमार्तंड श्रीशंकराचार्य ह्यांचीं देवतास्तवनपर स्तोत्रे प्रसिद्ध आहेत. गीता व भागवत हे भक्तिमार्गाचे आधारस्तंभन्व आहेत. ‘मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते’, ‘मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु’, ‘न मे भक्तः प्रणश्यति’, ‘मां च योऽव्यभिचारेण भक्तियोगेन सेवते’, ‘मत्कर्मकृन्मत्परमो मद्भक्तः संगवर्जितः’, ‘सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज’, इत्यादि वचनें साक्षात् भगवंताच्याच मुखांतलीं आहेत. भक्तिपंथ अनादिच्च आहे. देवानें मनुष्याला हृदय दिलें तेह्यांपासून हृदयसंपुटीं राहून सर्व प्रेरणा करणाऱ्या भगवंताचे प्रेमही दिले आहे. “शरण विठोयासी जावें। निजनिष्ठा नाम गावें॥” हेच वेदवाणीचे तरी तात्पर्य आहे व हेच नारदांनी ह्या सूत्रांत सांगितले आहे.

विष्णवे जिष्णवे शंखिने चक्रिणे रुक्मिणीरागिणे जानकीजानये ।

वल्लवीवल्लभायार्चितायात्मने कंसविघ्वांसिने वंशिने ते नमः ॥

‘मुमुक्षु’ कचेरी, पुणे

आषाढी एकादशी, शक १८३६

साधु-संतांचा दासानुदास

लक्ष्मण रामचंद्र पांगारकर

# विषयानुक्रमणिका

<b>श्रीनारदांचें चरित्र</b>	...	...	...	...	६
<b>श्रीनारदप्रार्थना</b>	...	...	...	...	१४
<b>नारदभक्तिसूत्रे</b>					
१ भक्तीची व्याख्या	...	सूत्र	१—६	...	६५
२ भक्तीचें स्वरूप	...	„	७—१४	...	२३
३ भक्तीचें लक्षण	...	„	१५—२४	...	२८
४ भक्तिसाधनविचार	...	„	२५—३३	...	४०
५ भक्तीचीं साधने	...	„	३४—४२	...	४७
६ दुःसंगत्याग	...	„	४३—४९	...	५६
७ मायेतून कोण तरतो ?	„	४६—५०	...	६०	
८ पराभक्ति व गौणी भक्ति	„	५१—५७	...	६४	
९ भक्तीची मुलभता	...	५८—६०	...	७२	
१० साधकानें काय सोडावें ?	„	६१—६५	...	७३	
११ भक्तांचा गौरव	...	६६—७३	...	७८	
१२ वाद नको !	...	७४—७५	...	८६	
१३ भक्ताची राहणी व भक्तास आधासन	७६—८१	...	९१		
१४ भक्तीचे अकरा प्रकार	„	८२	...	९०२	
१५ उपसंहार ...	...	८३—८४	...	९०६	

# श्रीनारदांचे चरित्र

अहो देवर्षिर्धन्योऽयं यत्कीर्ति शार्ङ्गधन्वनः ।

गायन्माद्यन्निदं तन्त्र्या रमयत्यातुरं जगत् ॥

— श्रीमद्भागवत, स्कंध ११-६-३९

अहो ! हे देवर्षि नारद परमधन्य होत. कारण हे स्वतः आनंदित होऊन ( माद्यन् ) हातीं शार्ङ्गधनुप्य धारण करण्या त्या परमेश्वराचे यश वीणें ( तन्त्र्या ) गाऊन ह्या दुःखी ( आतुर ) जगाला रमवितात !

आपणांस ‘नारदभक्तिसूत्रां’च्या विवरणांत व मननांत आतां आनंद भोगावयान्ना आहे. तत्पूर्वी हा एवढा भक्तीचा आनंद ज्या नारदमुनीच्या कृपेने आपणांस मिळणार आहे त्यांच्या चरित्राचा थोडासा विचार करू. संतचरित्रे तारक व परमपवित्र असतात म्हणून संतचरित्रांचे गायन हें मंगलांतले मंगल होय.

भारतवर्षीय प्राचीनकोशांत नारद एकंदर सात होऊन गेले असे महाभारतादि ग्रंथांच्या आधाराने दाखविले आहे ! पर्वतऋषीचा मामा हा एक नारद, वसिष्ठपत्नी अरुंधती हिंचा भाऊ व सत्यवती नामक स्त्रीचा पति हा दुसरा नारद, इकडल्या गोष्टी तिकडे व तिकडल्या इकडे सांगून कलह लावणारा एक गंधर्व हा तिसरा नारद, कुयेरसमेत राहणारा चौथा नारद, जनमेजयाच्या सर्पसंताला एक सदस्य विश्वामित्र हा पांचवा नारद, श्रीरामांच्या दरबारांतल्या अष्ट धर्मशास्त्र्यांपैकी एक हा सहावा नारद. ह्या सहावी नारदांशी आपणांस येथे कांहीएक करावयाचे नाही. आपले नारद ह्यांहून घेगळे आहेत. स्वायंभुव मन्वंतरांत ब्रह्मदेवांनी जे दश मानसपुत्र निर्माण केले त्यांपैकी दहावा पुत्र जो नारद तोच ‘भक्तिसूत्रांचा कर्ता’ होय. भक्तिसूत्रांत ३० वें सूत्र ‘स्वयं फलरूपतेति ब्रह्मकुमारः’ असे स्पष्ट म्हटले आहे, त्यावरून भक्तिसूत्रकार नारद म्हणजे ब्रह्मदेवाचे मानसपुत्रच होत असे सिद्ध होतें. नारदस्मृति, नारदपुराण, नारदपांचरात्र, इत्यादि ग्रंथांचे कर्ते कोणते नारद

व ते एकच नारद होते, कां अनेक होते, हैं माहीत नाहीं. जनांना कीर्तनभक्ति शिकविणारे; हातीं वीणा वेऊन भगवंताचे नामसंकीर्तन करीत त्रैलोक्यांत संचार करणारे; वाल्मीकि, शुक, व्यास, प्रल्हाद, ध्रुव, इत्यादिकांना भगवंताचे गुणानुवाद गावयाला लावणारे; निरिच्छ, निःस्पृह, निष्परिग्रह, सर्व संताना परमवंद्य असलेले जे देवर्षि नारद त्यांचींच नारदभक्तिसूत्रे आहेत ह्यांत शंका नाहीं. हे पूर्वकल्पांत दासीपुत्र असून तदुत्तर कल्पांत ब्रह्मकुमार झाले.

नारदांचे उभय कल्पांतले चरित्र फारच मनोरम आहे. तें त्यांनीच स्वतः व्यासांना सांगितलेले भागवताच्या प्रथम संकंधांत अ. ५-६ मध्ये दिलेले आहे. व्यासांना भागवत ग्रंथाची स्फूर्ति नारदांनीच दिला. तो प्रसंग असा : एकदा सरस्वती नदीच्या तीरावर व्यास हे एकटे वसले असतांना स्वतःच्या चित्ताची अप्रसन्नता त्यांची त्यांनाच कळून आली. ते स्वतःशींच म्हणाले, “मी वाळपणापासून उत्तम आचरणानें राहिले; वेद, गुरु व अग्नि ह्यांची निष्कप्तपणानें सेवा केली; त्यांच्या आज्ञा पाळल्या; ख्री-श्रद्धादिकांनाही वेदार्थ उत्तम कळावा म्हणून ‘महाभारत’ ग्रंथ लिहिला आणि असें असूनही ब्रह्मतेजानें युक्त अशा सत्पुरुषांत श्रेष्ठ असा हा माझा जीवात्मा प्रसन्न कां होत नाही ? ” ह्याप्रमाणे आपण कृतकृत्य झालो नाहीं असें वाटून व्यास खिन्नता पावले होते तोंच अकस्मात् त्या विप्रपंचा भेटण्याकरितां वीणापाणि देवर्षि नारद प्राप झाले. व्यासांनी नारदांची यथोचित पूजा केली व त्यांना आपले मनोगत सांगितले. व्यास म्हणाले –

तं पर्यटन्त्रकं इव त्रिलोकीमंतश्चरो वायुरिवाऽत्मसाक्षी ।  
परावरे ब्रह्मणि धर्मतो व्रतैः स्नातस्य मे न्यूनमलं विचक्ष्व ॥७॥

नारदा, तुम्ही सूर्योप्रमाणे नेहमीं त्रैलोक्यांत पर्यटन करीत असत असून तुम्हांला सर्व गोष्टी प्रत्यक्ष दिसतात. वायुप्रमाणे तुम्ही सर्वांच्या अंतर्यामीं संचार करितां. परब्रह्माध्यानांत व वेदांत मी निष्पाप आहें व योगाभ्यासानें मी निष्पाप झालों आहें, असें असून माझी तलमल न जाण्यासारखे माझ्यांत न्यून काय आहे तें मला सांगा.

द्या व्यासांच्या प्रश्नाला नारदांनी उत्तर दिले —

**भवताऽनुदितप्रायं यशो भगवतोऽमलम् ।  
येत्नेवासौ न तुष्येत मन्ये तद्वर्णं खिलम् ॥ ८ ॥**

व्यासा, तुमच्या ज्ञानांत मला एक न्यून दिसत आहे व त्यामुळेच तुमच्यावर परमात्मा प्रसन्न होत नाहीं व तुमची तब्बल जात नाहीं. तें न्यून हेच कीं तुम्ही पुष्कल ज्ञान मिळविले व ग्रंथ लिहिले, पण भगवंताच्या निर्मल यशाचे वर्णन केले नाहीं.

म्हणून आतां असें करा —

**वाग्याणावें प्रेमे भगवद्यश सुनिवरा तुवां आतां ।  
चित्त प्रसन्न होतें प्रधुचा भहिमाचि आदरे जातां ॥ ७ ॥**

— मोरोपंती ‘मंत्रभागवत’

नारद म्हणतात “पूर्वीच्या जाणल्या लोकांनी असें सांगून टेकिले आहे कीं मनुष्यानें पुष्कल तप केले, शास्त्राध्ययन केले, यज्ञ-याग केले, दान केले, पण त्या सर्वांचे खरं शाश्वतचं फल म्हणजे उत्तमश्लोक जो परमात्मा त्याचे गुणानुवाद करणे हेच होय. भगवद्भजनाची एकदा का गोडी लागली कीं मग तें कांहीं केल्या सुटत नाहीं. ह्याला माझें स्वतःचेच उदाहरण पाहा.” असें म्हणून नारदांनीं व्यासांना सलंगतीत आपल्याला भगवद्गुणानुवादाची गोडी कशी लागली तें सांगितले. हें नारदांचे आत्मचरित्र फारच मनोहर आहे. नारदांच्या उपदेशावरून व्यासांनी भागवतग्रंथ रचून तो शुकाला सांगितला व शुकांनीं तो परीक्षितीला सांगितला. असो. नारदांच्या आत्मचरित्राकडे आपण आतां वळू.

मागच्या कल्पांतील पूर्व जन्मांत वेदज्ञ कळपींच्या एका दासीच्या पोटीं नारदांचा जन्म झाला. ते कळपीं पावसाळ्यांत मात्र एके ठिकाणीं राहात असत. त्या कळपींच्या सेवेकडे नारदांच्या आईंनें त्यांची त्या वालवयांत योजना केली होती. कळपींच्या शुश्रूपेत असतांना भी कसा राहिलो व त्यांची कृपा कशी झाली हें नारद (संकद १-५) स्वमुखानें सांगतात-

\*\*\*\*\*  
 ते मर्यपेताखिलचापलेऽर्भके । दान्तेऽधृतक्रीडनकेऽनुवर्तिनि ।  
 चक्रः कृपा यद्यपि तुल्यदर्शनाः । शुश्रूषमाणे मुनयोऽल्पभाषिणि ॥२४॥  
 उच्छिष्टलेपाननुमोदितो द्विजैः । सकृत्स्म खुंजे तदपास्तकिलिपः ।  
 एवं प्रवृत्तस्य विशुद्धचेतस- । स्तद्वर्म एवाऽत्मस्तुचिः प्रजायते ॥ २५ ॥

ते क्रषी तुल्यदर्शन होते म्हणजे प्रियाप्रियभाव त्यांच्या  
 ठिकाणीं नव्हता. तथापि ते माझी राहणी पाहून मजवर प्रसन्न  
 झाले, त्यांनी मजवर कृपा केली. मी कसा वागलों ते सांगतों.  
 माझ्या ठिकाणीं मुलांना सहज असा जो चंचलपणा तो नव्हता,  
 मी दान्त म्ह० शांतस्वभावाचा होतों, माझीं इंद्रिये स्वाधीन  
 होतीं, क्रीडनक म्ह० खेळणीं व बाललेणीं मला आवडत नसत,  
 त्यांना अनुकूल अशाच तज्जेन्ते त्यांच्या मनधरणीने मी वारं,  
 पडेल तें काम करून त्यांची मनोभावे सेवा करों, कामापुरते  
 थोडकेंच बोले, त्या ब्राह्मणांच्या पानांतील उच्छिष्ट अन्न ते  
 सांगतील व देतील तेव्हांच एकदा मी खात असें, तेंकरून  
 ( त्या पवित्र अन्नाच्या सेवनाने ) माझीं सकल पातके नष्ट झालीं  
 व अशा प्रसारे क्रम चालला असतां माझी चित्तशुद्धि झाली व  
 त्या महाल्यांच्या धर्माविषयीं मला आवड उत्पन्न झाली.

भगवंतांनीं गीतेत ज्ञानार्जनाचा उपाय सांगतांना ‘तद्विद्वि प्रणिपातेन परिप्रश्नेन  
 सेवया’ असे म्हटले आहे, पण ती संतसेवा कशी करावी हे नारदांच्या ह्या  
 वर्तनावरून समजते. वृत्तीत हूडपणा नाहीं, खेळाकडे लक्ष नाहीं, संत-गुरुंना  
 अनुकूल असें वागावे, त्यांच्याच मेवेत समावे, त्यांच्याशीं मर्यादने वागावे,  
 अल्पभाषी असावे, ते जेवून उरेल तें उच्छिष्ट महाप्रसाद म्हणून भक्षण करावे,  
 धुधा-तृपा-निद्रादिकांना जिकून कहांत ठेवावे, असा नारदांचा क्रम चालला होता.  
 संतसेवा ती हीच. संतांना उपदेश विचारावयाला नको आहे. त्यांच्या सेवेत राहून  
 त्यांच्या ज्या स्वैरकथा चालतात त्या सहजा-सहजीं कानांवर पढून न कळत  
 भगवत्प्रेम चित्तात दाढूं लागते. त्या मुरींच्या आश्रमांत भगवंतांच्या ज्या प्रेमकथा  
 चालत त्या मुकाश्याने ऐकतां-ऐकतां नारदांना भगवंताचे प्रेम जडले.

\*\*\*\*\*  
तत्रान्वहं कृष्णकथा: प्रगायतामनुग्रहेणागृणवं मनोहराः ।  
ताः श्रद्धया मेऽनुपदं विशृण्वतः प्रियश्रवस्यंग ममाभवद्गुचिः ॥ २ ॥

त्या मुनीच्या तोडच्या त्या मनोहर कृष्णकथा ऐकतां-ऐकतां प्रियश्रवसि ( प्रिय आहे कीर्ति ज्याची अशा ) भगवंताच्या ठिकार्णी माझी प्रीति जडली असें नारद म्हणतात. नारदांना संतसंगाचा हा जो अनुभव आला तो त्यांच्या सूत्रांत कसा ग्रथित झाला आहे हे त्यांच्या ६७ ते ७३ पर्यंतच्या सूत्रांतील रसभरित संतवर्णनावरून व भक्तीची साधने ( ३४-४२ ) सांगतांना असेहेरचे जें साधन त्यांनी ‘मुख्यतस्तु महत्कृपैव’ ह्याप्रमाणे सांगितले आहे, त्यावरून सहज कळणारे आहे. असो. भगवंताच्या ठिकार्णी प्रेम जडले असतांना त्यांची बुद्धि निश्चल झाली व त्या बुद्धीच्या योगानेंच स्थूल व सूक्ष्म शरीरे मी नसून मी परब्रह्मस्वरूपी आहें असें त्यांस ज्ञान झाले. ऋगींनीही नारदांचा अधिकार जाणून त्यांना जाण्याच्या पूर्वी गुह्य ज्ञानाचा उपदेश केला.

नारदांना भक्ति-ज्ञानाचा उपदेश करणारे ते ऋगी दूरदेशीं गेले, तेव्हां नारद फार लहान होते. पुढे त्यांच्या प्रेमल मातेचे सर्पदंशाने देहावसान झाले. नारदांना वस्तुतः फार दुःख व्हावयाचे, पण सत्संगांत जो भक्तिसुखाचा जिव्हाळा त्यांना प्राप्त झाला होता, त्यामुळे त्यांचे चित्त स्थिर राहिले.

**तदा तदहमीशस्य भक्तानां शममीप्सतः ।**

**अनुग्रहं मन्यमानः प्रातिष्ठ दिशमुत्तराम् ॥ १-६-१० ॥**

भक्तांचे कल्याण इच्छणाऱ्या त्या भक्तवस्तु परमात्म्याचा हा अनुग्रहच आहे असें मानून मी उत्तरदिशेकडे चालता झालो.

ह्यानंतर अनेक देश, नगरे, स्वेडी-पाडी, पर्वत व राने उल्हंघीत नारद एका धोर अरण्यांत गेले. तेथें एका नदीच्या जलांत स्नान करून व पाणी पिऊन ते एका पिष्पलबृक्षाच्या तळी वसून ऋगींनी सांगितल्याप्रमाणे भगवचित्तन करू लागले. भावानें भगवच्चरणांचे ध्यान करीत अमतां भगवंताच्या दर्शनाच्या उत्कटेने त्यांच्या नेत्रांतून अश्रुधारा चालल्या तों भगवान् हृदूहृदू त्यांच्या हृदयांत प्रकट झाले. दर्शन होतांच प्रेमभराने त्यांचे सर्व शरीर रोमांचित झाले. आनंदलहरींनी त्यांचे अंतःकरण दाढून गेले व त्यांचे द्वैतभान हरपले. एकवारच ते स्वरूप हृदयांत दिसले व पुन्हा दिसेनासें झाले. त्यामुळे

नारदांस वेळ्यासारखे झाले. तें मनोहर रूप अखंड डोळ्यांसमोर असावें अशी उत्कंठा झाली; तें दिसेना म्हणून वृत्ति बावरली, दुसरें कांहीं नकोसें झाले. पुन्हा नारद एकाग्र अंतःकरण करून ध्यान करू लागले; पण ‘तें’ दिसेना! चित्त परमावधीचे आतुर झाले. ह्याप्रमाणे त्या निर्जन अरण्यामध्ये भगवद्दर्शनाचा नारदांचा सतत प्रयत्न चालला असतां भगवंतांनी नारदांची तळमळ दूर करण्याकरिता गंभीर व मधुर वाणीने सांगितले, “वत्सा नारदा, ह्या जन्मांत माझें तुला दर्शन होणार नाहीं. ज्यांच्या चित्तावरचे पापसंस्कार संपूर्ण नष्ट झाले नाहीत त्यांना माझें दर्शन दुर्लभ आहे. तुला थोडा सत्संग घडल्यामुळे माझ्या ठिकाणी तुझी प्रीति जडली आहे. तू ह्या निंद्य शरीराचा त्याग केल्यावर पुढील जन्मी माझा पार्षद होशील. तुझे प्रेम एकवार माझ्या ठिकाणी दृढ जडले आहे तें कधीं कमी होणार नाहीं. माझें तुला अखंड स्मरण राहील.” ही परमेश्वराची आकाशवाणी ऐकून नारदांनी भक्तिभावाने वंदन केले. ह्यानंतर भगवंतांच्या उपकारांचे स्मरण करीत व त्यांच्या गुह्य नामांचे पठण करीत संतुष्ट व निःस्पृह होऊन पृथ्यीवर हिंडत-हिंडत कालांची वाट पाहात त्यांनी किल्येक वर्षे काढली. अग्येर तो पांचभौतिक देह पडला.

त्या कल्पाच्या समाप्तिकाळीं सागरांत श्रीनारायण योगनिद्रा घेत होते. तेव्हां ब्रह्मदेवाच्या श्वासावरोवर त्याच्या उदरांत नारदांनी प्रवेश केला. सहस्र युगांनंतर ब्रह्मदेव जागे होऊन पुन्हा सृष्टि उत्पन्न करण्याची इच्छा करीत असतांना त्यांच्या इंद्रियांपासून मरीचिप्रभृति कळघी व नारद उत्पन्न झाले. महाविष्णूंच्या कृपाप्रसादाने नारद कृताथ होऊन अकुंठितगति झाले. आतांचे आपले चरित्र ते सांगतात —

**देवदत्तामिमां वीणां स्वरब्रह्मविभूषिताम् ।  
मृच्छ्यित्वा हस्तिकथां गायमानश्वराम्यहम् ॥ १-६-३३ ॥**

देवानें दिलेलीं व नादब्रह्माच्या योगानें अव्यंत शोभणारी ही  
वीणा वाजवीत परमेश्वराच्या कथांचे गायन करीत आतां मी  
त्रलोक्यांत पर्यटन करीत असतों.

देवांचीं चरित्रे गात हिंडत असतांना नारद अधिकारी जीव पाहून त्यांवर कृपा करितात हें ध्रुवादिकांच्या चरित्रावरून जगविश्रुत आहे. भगवान् आतां

\*\*\*\*\*  
त्यांना हवे तेव्हां दर्शन देतात. ‘आहूय इव मे शीघ्रं दर्शनं याति चेतसि’ ( १-६-३४ ) हरिसेवा हें सर्वं साधनांतले उत्तमोत्तमं साधनं आहे, असा त्यांचा उपदेश आहे. ‘सर्वदाः सर्वभावेन निश्चितैर्भगवानेव भजनीयः’ ( सूत्र ७९ ) हेंच त्यांच्या भक्तिसूत्रांचेही सार आहे.

नारदांचे गमन त्रिलोकीं आहे. व्यास, वाल्मीकि, प्रल्हाद, ध्रुव, इत्यादि अनेक महर्षीं व सद्गुर्त नारदांच्या अनुग्रहाने कृतकृत्य झालेले आहेत. अनेक पुराणांतून व इतर ग्रंथांतून ‘परानुग्रहवांच्छया पर्यटन् सकलान् लोकान्’ असे त्यांचे वर्णन आहे. वाल्मीकिरामायणाचा पहिलाच श्लोक —

तपःस्वाध्यायनिगतं तपस्वी वाग्विदां वरम् ।  
नारदं परिप्रच्छ वाल्मीकिर्मुनिपुणगवम् ॥ १ ॥

—असे नारदांचे गौरवपर वर्णन करणाराच आहे.

अशा त्या महान् अधिकारसंपन्न नारदांचे भक्तिशास्त्रावरचे अनुपम व्याख्यान आतां आपण ऐकूऱ.

## श्रीनारदप्रार्थना

मोरोपंती आर्या

बा ! पापिजनोद्धारां तुजचि सदा परमहर्ष देवर्णे ! ।  
 देसी प्रणतासि, जसा मेघ मयूरासि हर्ष दे वर्णे ॥ ४९ ॥  
 अघ काय तुजपुढे बा ! तें तृणांसे, तूं प्रदीप्तपावकसा ।  
 देवा ! वाल्मीकिगुरो ! मज तारायास धांव पाव कसा ! ॥ ५१ ॥  
 बा ! भवदनुग्रहेचि ध्रुववाळ ध्रुवपदासि तो पावे ।  
 त्वां, तुज ‘नमोस्तु’ म्हणतां त्यासी पुरुषार्थ सर्व ओपावे ॥ ५२ ॥  
 वाळ प्रल्हादहि तो अहितोपद्रवशताव्यिला तरला ।  
 तो त्वत्प्रसाद कीं मति झाली स्मरणीं न विष्णुच्या तरला ॥ ५३ ॥  
 होतांचि तव अनुग्रह हरिचा होतोचि नारदा सांचा ।  
 प्रभुनें केला आहे वहु मान तुळ्याचि फार दासांचा ॥ ५४ ॥  
 फिरसि सदा उद्धरिसी प्राणी संसारसंकटीं पडला ।  
 अडला नुपेक्षिला त्वां, दीनजनोद्धार वहु तुला घडला ॥ ५५ ॥  
 गातों प्रभुसि यथामति, मजवारि तूं हो प्रसन्न, आळकसी ।  
 सद्यश वीणारा हो, वीणा राहोचि, कान आळ कसी ? ॥ ५६ ॥

— महद्विज्ञापना

भगवान्नारद गातो हरिहरयश वाजवूनि वीणा रे ! ।  
 चित्ता ! ज्यातें नमिती सत्कृति रामायणादि वीणारे ॥ २९ ॥

— अवतारमाला

श्रीगोपालकृष्णाय नमः ।

# नारदभक्तिसूत्रे



## १ भक्तीची व्याख्या

अथातो भक्ति व्याख्यास्यादः ॥ १ ॥

सा त्वस्मिन् परमप्रेमरूपा ॥ २ ॥

अमृतस्वरूपा च ॥ ३ ॥

यहुव्वा पुमान् सिद्धो भवत्यमृतो भवति तुसो भवति ॥ ४ ॥

यत्प्राप्य न किञ्चिद्गच्छति न शोचति न द्वेष्टि

न रमते नोत्साही भवति ॥ ५ ॥

यज्ञात्वा मत्तो भवति स्तब्धो भवत्यात्मारामो भवति ॥ ६ ॥

### अर्थ

आतां आम्ही भक्तीचे व्याख्यान करितो. भक्ति ही हा परमात्माविषयीं परमप्रेमरूपा आहे, आणि अमृतरूपा म्हणजे मोक्षरूपा आहे. ती प्राप्त ज्ञाली असतां पुरुष सिद्ध म्हणजे कृतकृत्य होतो, अमर होतो, तृप्त होतो. ती पावून मग तो दुसऱ्या कशाचीही इच्छा करीत नाही किंवा शोक करीत नाही, कोणाचाही द्वेष करीत नाही, ऐहिक विपयांच्या ठिकाणीं रमत नाही, व कसलाही हव्यास धर्रात नाही. भक्तीचा आनंद भोगून तो उन्मत्त होतो, स्तब्ध म्हणजे निक्रिय होतो व आपला आपल्याच ठिकाणीं रंगून जातो.

### स्पष्टीकरण

( १-३ ) भक्तीचे व्याख्यान करावयास भागवतशिरोमणि नारद प्रवृत्त होतात. “श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम् । अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम् ॥” ह्याप्रमाणे नऊ प्रकारची भक्ति भागवतांत सांगितली

आहे व नारदांनी स्वतः ८२व्या सूत्रांत अकरा प्रकारांनी ती करितां येते असें सांगितलें आहे. त्याचप्रमाणे भक्ति सगुणाची करितां येते व निर्गुणाचीही करितां येते. आर्त, जिज्ञासु, अर्थार्थी व ज्ञानी असे भक्तांचे चार प्रकार पुढे ५६ व्या सूत्रांत सांगितलें असल्यामुळे भक्तिही चार प्रकारांनी सांगतां येते. तसेच गुणभेदांवरून सात्त्विक, राजस व तामस असेही भक्तीचे तीन प्रकार सांगतां येतात. ह्याप्रमाणे दोन, तीन, चार, नऊ, अकरा किंवा आणखीही भक्तीचे कांहीं प्रकार सांगतां येतील; पण नारद पुढे भक्तीची जी व्याख्या करितात ती ह्यांपैकी अमक्या एका प्रकारांतली आहे असे नसून सर्व प्रकारांना व्यापून राहाणारी शुद्धप्रेमरूप अशी आहे. “येहवी तिजी ना चौथी। हे पहिली ना सरती। पैं माजिये सहजस्थिति। भक्तिनाम ॥ १११३ ॥” (ज्ञानेश्वरी, अ० १८) श्रीहरि जसा सहज आहे, तसेच त्याशी सहजप्रेमानें मिसळून जाऊन तन्मय होणे ही भक्ति होय. प्रेम हें पराभक्तीचे स्वरूप आहे. तें प्रेमही परमप्रेम पाहिजे. कांहीं प्रेम शरीरावर, कांहीं वायकोवर, कांहीं पोरांवर, कांहीं लैकिकावर आणि कांहीं देवावर असें दहा ठारीं वांदून गेलेले प्रेम कांहीं परमप्रेम नव्हे. “मनेसहित वाचा काया। अवघें दिले पंटरिया ॥” असें प्रेम पाहिजे. हेच परमप्रेम होय. “धन्य म्हणे तुका जन्मा तींच आली। हरिसंगीं रंगलीं सर्वभावें ॥ १ ॥” असें सर्वभावानें हरिसंगांत रंगून जाणे व आपणासकट विश्व हरिमय अनुभवणे हें परमप्रेम होय. भक्ति ही अस्मिन् परमप्रेमरूप आहे. येथे ‘अस्मिन्’ म्हटलें आहे, ‘तस्मिन्’ म्हटलें नाहीं, हेलक्षांत टेविलें पाहिजे. परमात्मा ‘तो’ नव्हे, तर (हृदयावर हात टेवून सांगतात कीं) ‘हा’! तो म्हणजे दूरच्चा व वेगाळा असा अर्थ होईल. समर्थ म्हणतात त्याप्रमाणे ‘देव जवळी अंतरी’ आहे. पिंगलेला खरं वैराग्य उत्पन्न झालें तेव्हां ‘संतं समीपे रमणं रतिप्रदं’ असा श्रीहरि तिला जवळी अंतरीच आढळला. देव ‘इदंते’ने न पाहतां ‘अहंते’ने पाहावयाचा आहे. “सर्वतः पाणिपादं तत्सर्वतोऽक्षिणिरोमुखं। सर्वतः श्रुतिमळोके सर्वमातृत्य निष्पत्ति” असा विश्वात्मा विश्वरूप श्रीहरि हा दूर आणि वेगाळा नसून ‘जवळी अंतरी’ आहे. त्याच्या ठिकाणीं निरतिशय प्रेम टेवून त्या प्रेमरंगांत आपलेपणाही विसरून जाणे ही खरी भक्ति आहे. हें प्रेम वास्तविक व्याख्येने कल्पारें नाहीं. तें अनुभवावयाचे आहे, बोलावयाचे नाहीं. “प्रेम न ये बोलतां सांगतां दाखवितां। अनुभव चित्ता नित्त जाणे ॥” नारदांनींही पुढे ५१-५२ सूत्रांत ‘अनिर्वचनीय प्रेमस्वरूपं ।

\*\*\*\*\*  
मूकास्वादनवत् ।’ असेच मृटले आहे. भक्तिप्रेमाचे खरे लक्षण देण्यासारखे नसूनही लोकोपकारार्थ नारदांनी त्यावर सुत्रे लिहिण्याचे काम अंगावर घेतले द्यांत त्यांचा कारुणिकपणाच दिसतो. प्रेमाचे सुख अनिर्वचनीयच आहे. ‘ते सुख काय सांगो वाचे बोलतां नये’ हैच खरे आहे. हे प्रेम विपुलीतले नाहीं. “मेलवितं अंगे अंग । प्रेमे रंग वाढतो ॥” असे ते प्रेम आपले वेगळेपण निःशेव विसरून भोगावयाचे आहे. प्रेमावांच्चून पूजा, पोथी-पुराण, भजन-कीर्तनही फुकट आहे. “प्रेमेवीण श्रुति-स्मृतिशान । प्रेमेवीण व्यानपूजन । प्रेमेवीण श्रवणकीर्तन । वृथा जाण नुपनाथा ॥ ३३२ ॥” (एकनाथी भागवत, अ० २). देवही प्रेमाचाच भोक्ता आहे. “अंतर्सीची वेतो गोडी । पाहे जोडी भावाची ॥” असा श्रीहरि प्रेमल आहे व ते परमप्रेम ज्यांच्या चित्तांत आहे त्यांच्या ठिकाऱ्यांही त्याला शोधावे. देवाचे शुद्धस्वरूप प्रेम हेच आहे व भक्तांचे पूर्णपणही प्रेमांत आहे, तेव्हां देव-भक्तांचा खरा एकान्त प्रेमांत होतो. हीच भक्तीची व्याख्या आहे. भक्ति ही अमृतस्वरूप्या आहे. ‘मरतिये आयारी अमर जे वस्तु’ त्या परमात्मपदादीं तन्मय झालेला भक्तही अमरच्य होतो. त्याच्या प्रेमाचा प्रवाह अनंद चालतो. त्याला चट-उतार नसतो. ‘अंगीं प्रेमाचे भरते । नेवे उतार चट ते ।’ असे त्यांचे प्रेम अनंद असल्यामुळे तो सहजच अमरपदावर आरूढ होतो. “अमर तू खरा । नव्हे कैसा मी दातारा ॥” अमे तुकोवांसारखे तन्मय झालेले भक्त देवाशीं प्रेमाच्या लडियालपणाने भांडावयाला त्यार होतात ते ह्याच जोरावर. भक्ति प्रेमरूपी व अमृतरूपी असल्यामुळे प्रेमामृत पिऊन तृत झालेल्या भक्तांच्या सर्व वृत्ती दरिचरणीं हरिमय होऊन स्थिरावतात. “प्रेमाच्या अमृते रसना ओलावली । गनाची राहिली वृत्ति पारी ॥” अशी ही परमप्रेमाची जात आहे.

(४) हे प्रेमामृतरूप भक्तीचे वर्ध त्याच्या हातीं आले त्याचे वर्णन ४५६ द्या सूत्रांत केले आहे. तो सिद्ध होतो. सिद्ध म्हणजे सिद्धि संपादन केलेला असा अर्थ नव्हे. तर सिद्ध म्हणजे कुतकुत्य, त्याचीं सर्व साधने संपत्तात, सफल होतात, त्यांने परमार्थाचे कोडे उलगडते, त्याचा दिशेव सुटतो, त्याची संशय-निवृत्ति होऊन तो निःसंदेह होतो. त्याला कठावयाचे ते कळलेले असते, समजावयाचे ते समजलेले असते. त्याला अगिमादि योगसिद्धींची पर्वी नसते. भक्ति हेच परमसाधन व साध्य त्याच्या अनुभवाला आलेले असल्यामुळे तो भक्तिप्रेमाच्चून कसलीही अपेक्षा करीत नाहीं. “सकळ योगाचे योगगव्हर । वेदान्त निज-

\*\*\*\*\*  
 भांडार । सकळ सिद्धींचे परम सार । भक्ति साचार हरीची ॥ ५४१ ॥ निजभाग्याची परम जोडी । महासुखाची आवडी गाढी । सकळ गोडियांची परम गोडी । भक्ति रोकडी श्रीहरीची ॥ ५४२ ॥ ” ( एकनाथी भागवत, अ० १४ ). तो अमृत म्हणजे अमर होतो. त्याला मरणाची भीति राहत नाहीं. ‘मृत्योः स मृत्युमाप्नोति’, ‘विद्ययाऽमृतमश्वते’, इत्यादि श्रुतिवाक्यांत सांगितल्याप्रमाणे तो मृत्यूला मारून अमर होतो. भक्तिप्रेमामृत निरंतर प्राशन करणाऱ्या तुकेवारायांनी ‘मरण हातीं सुटली काया’, ‘आपले मरण पाहिले म्यां डोळां’, ‘मरण माझे मरोनि गेले’, इत्यादि अभंगांतून आपण अमृतल्याला पोहोचल्याचे स्पष्ट सांगितले आहे. ‘मरणाही आधीं राहिलो मरोनि’ हेच अमृतल्य होय. तो तृप्त होतो. त्याला कसलीही इच्छा राहत नाहीं. अमृत पिण्याच्याचे चित्त क्षुद्र विषयांवर कशाला जाईल ? अंतरीं महासुखीं गुंतलेला तो भक्त क्रिद्धि-सिद्धी अंगावर घेऊन आदछल्या तरी त्यांजकडे ढुङ्कनही पाहत नाहीं, मग तो हीन विषयांकडे कशाला पाहील ? ज्याला स्वसुखानुभव नाहीं म्हणजे घरची सुखसंपत्ति भोगावयाला नाहीं, तोच पंचविषयांच्या घरीं मधुकरीचे पांच तुकडे मागावयाला जाईल ! “ सदा नामघोष करू द्यरिकथा । तेणे सदा चित्ता समाधान ॥ १ ॥ सर्वे सुख त्यालों सर्वे अलंकार । आनंदे निर्भर दुष्टतसो ॥ २ ॥ ” असे म्हणणारे भक्त नित्यतृप्त असतात, हें कांहीं वेगळे सांगावयाला नको.

( ५ ) भक्तिसुख घोटणारा परम भक्त कशाचीही वांछा करीत नाहीं, कारण त्याला प्राप्तव्य कांहीं उरलेलेंच नसते. स्वप्रांतली पावली, पांच रूपये व पांचदें रूपये जागृत पुरुषाला सारखेच असतात, कारण मुळीं स्वप्रच मिथ्या असे तो जाणत असतो. त्याप्रमाणे सर्व सृष्टि नाशवंत व मायिक असा वोध ज्या भक्ताच्या ठिकाणी नित्य जागृत असतो तो कोणतीही नक्षर सुखें तुच्छच मानणार. जो स्वर्गसुखावर लाथ मारतो तो मृत्युलोकींच्या सुखांना कसा भुलणार ? “ जो आपुलेनि नागरपणे । इंद्रसुवनाते पावळे म्हणे । तो केवि रंजे पालवणे भिळांचेनि ? ॥ ३६३ ॥ जो अमृताते ठी ठेवी । तो जैसा कांजी न सेवी । तैसा स्वसुखानुभवी । न भोगी रिद्धि ॥ ३६४ ॥ ” ( शानेश्वरी, अ० २ ). आपल्या ऐश्वर्यानें डोलत राहणारा पुरुष इंद्रसुवनाला जर तुच्छ लेखतो तर तो भिळांच्या झोपडीला कसा भुलेल ? अमृताला नाक मुरडणारा काय कांजी सेवील ? त्याप्रमाणेच भक्तिसुखामृत अखंड प्राशन करणाऱ्या भक्ताची कशावरही

\*\*\*\*\*  
 वांछा राहणार नाहीं. ज्याला कसलीही वांछा नाहीं तो कशावहलही शोक करणार नाहीं. जावयाचें तें जाईल व राहावयाचें तें राहील, असा त्याचा निश्चय असतो. मरक्या वस्तू सर्व जाणार व अमर वस्तू राहणार, हा वोध तो दृढ घरून ठेवतो. “ पैं आपुले जें साचें। तें कल्यांतींही न वचे। हें जाणोनि गताचें। न शोचि जो ॥ ” ( ज्ञानेश्वरी, अ० १२-१९२ ) असा तो शोकरहित असतो. “ उपजे तें नाशे। न शिले पुनरपि दिसे ॥ ” हें तो जाणतो. होणे जाणे हें सर्व सृष्ट व कल्पित पदार्थाच्या मार्गे लागले आहे, हा त्याचा वोध नित्य असत्या-मुळे तो शोकरहित असतो. नारायणाच्या संकल्पाने सर्व होतें जातें हें जाणून श्रीहरीच्या इच्छेला मानून तो सदा प्रेमसुख भोगीत राहतो. तो कसलाही द्वेष करीत नाहीं. “ आपणचि विश्व जाहला । तरी भेदभाव सहजचि गेला । म्हणोनि द्वेष ठेला । तया पुरुषा ॥ ” ( ज्ञानेश्वरी, १२-१९१ ). भेदभाव असेल तर राग आणि द्वेष. विश्वात्मक देवाची नित्यप्रीति ज्याच्या चित्तांत जडली आहे व सर्वभूतीं ज्याला भगवंत दिसतो तो कोणाचा द्वेष करील ? म्हणून भक्त द्वेषरहित असतो. “ यो न हृष्ट्यति न द्वेषि न शोचति न कांक्षति । शुभाशुभपरित्यागी भक्तिमान् यः स मे प्रियः ॥ ” ( गीता, १२-१७ ). हरीच्या प्रेमसुखाने नित्य तृप्त असलेला भक्त ‘ न द्वेषि संप्रवृत्तानि न निवृत्तानि कांक्षति ’ असाच असावयाचा. शुभाशुभ वासना त्याच्या ठिकाणी नसत्यामुळे तो राग-द्वेषांच्या हेलकाव्यांनी न डोलतां मेरुप्रमाणे निष्कंप राहतो. तो लौकिक विषयांच्या ठिकाणीं रमत नाहीं. प्राकृत लोक जें दिसेल त्याच्या ठिकाणीं आपलेपण टाकून झट्टदिशीं रमतात, तद्रूप होतात व ती वस्तु आपत्यास असावी असा उत्साह म्ह० हव्यास त्यांच्या ठिकाणीं उत्पन्न होतो. भक्ताची अशी गोष्ट नाहीं. विषय पाहिले कीं सामान्यांची लटपट उडते, ते तदाकार होतात, पण भक्त वाश्य विषयांनीं आपल्या स्थानावरून च्युत होत नाहीं. “ देह तरी वरचिलीकडे । आपुलिया परी हिंडे । परी बैसका न मोडे । मानसींची ॥ ” असा भक्त भक्तम असतो. खरे वहाद्दर वीर म्हणजे भक्तच होत. हरिप्रेमावांचून ते कशाचीही चाढ वाळगीत नाहींत. त्यांचें चित्त वितृष्ण असतें, मनोधर्म शांत असतात. ह्यामुळे लाभानें ते टिज्या बडवूं लागत नाहींत व हानीनें ते खचत नाहींत. “ जैशी स्थिति आहे तैशापरी राहें । कौतुक तूं पाहें संचिताचें ॥ ” असे ते स्वसुखमम असतात. आपल्या वांग्याला आलेले काम चोख म्हणजे फलाशा सोडून करणे एवढेच त्यांना माहित असतें. “ आले भागा तें करितों । तुझें नाम उच्चारितों ॥ ”

\*\*\*\*\*  
ही भक्तांची वैठक स्थिर असते. “ नटलेनि लाघवें । न दु जैसा न ज्ञकवे । तैसे  
गुणजात देखावे । न होनियां ॥ १९१ ॥ ” ( ज्ञानेश्वरी, अ० १४ ). गुणांपासून  
तो निसदून राहिल्यामुळे त्याला उत्तम बतावणी करितां येते. काम कोणते व किती  
महत्त्वाचें, ह्याचा प्रश्न त्याच्या ठिकाणीं राहत नाहीं. राजांचे पात्र आपले काम  
मालकाच्या मर्जीप्रमाणे व प्रेक्षकांच्या खुपीप्रमाणे करणार नाहीं तर तो राजा म्हणून  
त्याला टाळ्या पडत नाहींत, उलटपक्षी हुजन्या आपले काम फकड करील तर  
टाळ्यांवर टाळ्या पढून ‘ वन्स मोअर ’ची गर्दी उढून जाते ! गरीब, श्रीमंत, स्त्री,  
पुरुष, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र कोठेही जन्म मिळो, कसलीही परिस्थित असो,  
सुख-दुःखें, जयापजय, लाभ-हानि, सुति-निदा कसलीही प्राप्त होवो, भगवंताच्या  
ठिकाणीं निरतिशय प्रेम ठेवून भागा आलेली कमें निरहंकारबुद्धीनें, कर्तव्यबुद्धीनें,  
देवांची आशा व इच्छा म्हणून जो आनंदानें करितो तोच खरा भक्त होय व  
“ न किंचित् वांछति न शोचति न द्वेष्टि न रमते नोत्साही भवति ” हें वर्णन  
खरोखर त्यालाच लागू पडते. सर्व सदुगांच्या मूळाशीं हरिप्रेम आहे. नीति ही  
भक्तीची दासी असून तिच्या मागोमाग घायेप्रमाणे फिरणारी आहे; म्हणून  
भगवत्प्रेम हें जीविताचें खरें सार्थक होय. भक्तिप्रेमसुख ज्याला मिळाले तोच  
ह्या जगांत त्रिवार धन्य होय.

( ६ ) प्रेमसुखाचा निरंतर आस्वाद वेणारा पुरुष कसा असतो ? तो  
मत्त असतो. मथप्याल मद्याचा जसा कैफ चढतो, त्याला देहाचा आदर  
राहत नाहीं, त्याला डोळ्यांसमोर दुसरें कोणी दिसत नाहीं, द्वंद्वें त्याला  
वाधत नाहींत, तो सुख-दुःखाला गणीत नाहीं,—तसाच हरिप्रेममदिरेचाही  
भक्तांच्या अंगावर कैफ चढतो ! ‘ अनुहर्तीं गुंतला नेणे बाहरंग ’ !  
“ आंत हरि बाहेर हरि । हरीनें घरीं कोङिले ॥ ” अशा प्रेमानंदाच्या रंगाने भक्त  
बेहोष होऊन जातो.

शृण्वन्सुभद्राणि रथांगपाणोर्जन्मानि कर्माणि च यानि लोके ।

गीतानि नामानि तदर्थकानि गायन्विलज्जो विचरेदसंगः ॥ ३९ ॥

एवंव्रतः स्वप्रियनामकीर्त्या जातानुरागो द्रुतचित्त उच्चैः ।

हसत्यथो रोदिति रौति गायत्युन्मादयन्नृत्यति लोकब्राह्मः ॥ ४० ॥

**अर्थ-** चक्रपाणि जे भगवान् विष्णु त्यांनीं जे-जे अवतार घेतले, ज्या-ज्या  
अन्नुत लीला केल्या व जीं अन्वर्थक नामें धारण केलीं, जीं लोकांत गाइलीं

\*\*\*\*\*  
जात आहेत, -ती प्रभूचीं दिव्य जन्म-कर्में व मंगलनामें व ह्यांचेच श्रवण करीत मनुष्यानें सर्व लज्जा सोडून असंगस्थितीने फिरावें व दुसरी कसलीही इच्छा ठेवून नये. मनुष्यानें हें ब्रत धरले म्हणजे आपल्या प्रिय प्रभूच्या नामसंकीर्तनानें त्याचें चित्र द्रवृत तो केव्हां हसतो, केव्हां आकोश करतो, केव्हां गात सुट्यो व केव्हां-केव्हां तर नाचूँ-उद्घूऱ लागतो! ह्या प्रकारे उन्मत्ताप्रमाणें त्याचे वर्तन लोकवाह्य होते. ह्या श्रेकांवरच्या भाष्यांत नाथमहाराज म्हणतात—“गातां पदोपदीं निजसुख। कोदाटें अधिकाधिक। वोसंडतां परम हरिख। स्वानंदें अलोलिक नाचों लागे ॥ ५७५ ॥ जो मोळे मदिरा स्वाये । ते मदिरानंदे नाचे गाये । मा जेंगे ब्रह्मानंदु सेविलाहे । तो केविं राहे आवरिला? ॥ ५७० ॥” (एकनाथी भागवत, अ० २).

असो. तर भगवत्कीर्तिपान निरंतर करणारा भक्त मत्त होतो, तो स्तब्धही होतो. ह्याची ही स्तब्धता कृतकृत्यतेची योतक असते. हस्त-पादादि सर्व इंद्रियांची बलवल थांवते. सर्व इंद्रियांनीं जें कर्तव्य तें केलेले असतें, त्यांना कर्तव्य म्हणून कांहीं उरत नाहीं. नेत्रांनीं हरीला पाहावयाचें तर न पाहतांही हरि त्यांच्या सन्मुखच असतो. ते पाहतील तरी हरि दिसतो, न पाहतील तरी हरिच दिसतो; मग पाहावयाचें काय उरले? समर्थांनीं एके ठिकाणीं मौजेने म्हटले आहे की “आतां मी ह्या रामाला काय करू? नको म्हटले तरी तो दग्धीपुढून जातच नाहीं! सदा पाहावेतों आपल्या मागें-पुढें आंत-न्याहेर आहेच आहे.” अंतिमिष्ठ भक्ताला आपले सुख तांडाने बोलवत नाहीं म्हणूनही तो स्तब्ध असतो. मौन हें परमप्रेमाचें लक्षणच आहे. आपल्या इंद्रियांची सदा वरुवरु चालू असते, त्यांना नेहमीं कांहींना कांहीं तरी वाह्य विप्रय पाहिजे असतो. पण जो “सर्व सुखाचें आगर। वाप रखुमांदवीवर ॥” त्याच्या प्रेमानें ज्यांचीं इंद्रियें नित्यतुष्ट असतात तो स्तब्ध होईल ह्यांत काय नवल!

१ मोरोपंतांनी (वृहदशम, अ० ६५) मदिरा आणि भगवत्कीर्ति ह्यांचें साम्य व भेद सुन्नवून विनोदानें म्हटले आहे-

लज्जा, गेह, कुटुंब, धर्मरुचि, भी, देहस्मृतीही गळे,  
आधी हांसति वाळ कर्मठ भले होती तयांवेगळे।  
तोडीं शब्द विचित्र, अशु नयनीं, पुण्यार्थी सारी ढळे,  
कां पीती मदिराचि मूर्ख! भगवत्कीर्ति प्रिया नाढळे? ॥ १ ॥

देहातें विसरे, न मृत्युस गणी, हांसेहि, नाचे, रडे,  
 लजा जाय, नुरेचि रीति पहिली, अन्याचि अंगीं जडे ।  
 हें पानव्यसनीं असे सुख, तरी तें कीर्तिपानीं घडे,  
 पायीं विश्व पडे, न जाय नरकी ! कां मद्यप्यां नावडे ? ॥ २ ॥

मुक्काम गांटेतोंवर चालणे असतें, पुढे चालणे खुंटतें. शिधासामग्री आणून स्वयंपाकाचा खटाटोप तृप्ति होईपर्यंतच. कामिनी कांतापाशीं स्थिर होते, त्याप्रमाणे सर्व साधने हरीपाशीं स्थिरावतात. भक्त स्तब्ध होतो. कारण तो आत्माराम होतो. राम पाशीं – हृदयांतच – आहे. “तैरा हृदयामध्ये मी राम । असतां सर्व सुखाचा आराम । भ्रांताशीं काम । विषयांवरी ॥ ६० ॥” ( ज्ञानेश्वरी, अ० ९ ) ह्याच अर्थानें महिमस्तोत्रांतही ‘न हि स्वात्मारामं विषयमृगतृष्णा भ्रमयति’ असा उद्गार निघाला आहे. भक्त स्वसुखाने पूर्ण तृप्ति असतो. हरि हृदयांतच आहे. तो मनोमंदिरीं आहे. त्याच्या नित्य समागमसुखाने भक्तही आत्मारामच होतो. त्याचीं सर्वेंक्रियें वाह्य विषयांपासून खेंचलीं जाऊन अंतःसुखांत लीन होतात. “योऽन्तःसुखोन्तरारामस्तथांतज्योतिरेव यः । स योगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति ॥ २४ ॥” ( गीता, अ. ५. ) “म्हणोनि असो हें आघवें । एथ न बोलणे काय बोलावें । ते खुणाचि पावेल स्वभावें । आत्माराम ॥” ( ज्ञानेश्वरी, ५ – १३६. ).



## २ भक्तीचे स्वरूप

सा न कामयमाना निरोधरूपत्वात् ॥ ७ ॥  
 निरोधस्तु लोकवेदव्यापारन्यासः ॥ ८ ॥  
 तस्मन्ननन्यता तद्विरोधिष्ठूदासीनता च ॥ ९ ॥  
 अन्यथाश्रयाणां त्यागोऽनन्यता ॥ १० ॥  
 लोकवेदेषु तदनुकूलाचरणं  
     तद्विरोधिष्ठूदासीनता च ॥ ११ ॥  
 भवतु निश्चयदाद्व्यादूर्ध्वं शास्त्ररक्षणम् ॥ १२ ॥  
 अन्यथा पातित्याशंक्या ॥ १३ ॥  
 लोकोपि तावदेव किंतु भोजनादिव्यापार-  
     स्त्वाशरीरधारणावधि ॥ १४ ॥

### अर्थ

भक्तीमध्ये भगवंतावांचून दुसरी कोणतीही. कामना नसते. कारण सर्व कामनांचा निरोध हेच तिचे रूप आहे. निरोध म्हणजे लौकिक व वैदिक कर्मांचा न्यास. न्यास ह्या पदानें देवाच्या ठिकाणी अनन्यता व तत्प्राप्तीला विरोधी असणाऱ्यां-विषयीं उदासीनता असा अर्थ घावा. ईश्वरावांचून अन्य आश्रयांचा त्याग म्हणजे अनन्यता व लौकिक आणि वैदिक कर्मांपैकीं. तत्प्राप्तीला अनुकूल असतील त्यांचे आचरण करणे व विरोधी असतील त्यांविषयीं उदासीन राहणे, हा उदासीनता श्याचा अर्थ समजावा. परमात्मप्राप्ति हेच नरदेहाचे ध्येय व सार्थक असा निश्चय दृढ करून, म्हणजे मुख्य समजून, तदनुरोधानें शास्त्ररक्षण करावें व वेद-शास्त्रांच्या आज्ञेप्रमाणे वागावें, नाहीं तर पतित होण्याचा संभव पूर्ण. लौकिक कर्मांचेही असेंच समजावें. भोजनादि कर्मे मात्र शरीर आहे तोपर्यंत चालवावीत.

### स्पष्टीकरण

(७) भक्त हरीवांचून कांहींच इच्छीत नाहीं. ‘न वांछति न रमते’ म्हणून वर सांगितलेच आहे.

\*\*\*\*\*  
तुज मागणे तें देवा । आम्हां तुझी चरणसेवा ॥ १ ॥

आन नेवों देसी तरी । रिद्धि सिद्धी मुक्ती चारी ॥ २ ॥

संतसंगति सर्वकाळ । थोर प्रेमाचा सुकाळ ॥ ३ ॥

तुका म्हणे नाम । तेणे पुरे माझें काम ॥ ४ ॥

ऋद्धि-सिद्धींवर लाथा मारणारे भक्त इहलोकींची किंवा स्वर्गलोकींनी कसलींच सुखें मागत नाहींत. त्यांना तीं नकोच असतात. “ तुका म्हणे तुझी नलगे दसोडी । परि आहे आवडी दर्शनाची ॥ १ ॥ ” असे भक्त निष्क्राम व फक्कड असतात ! येथे देवाविषयींची कामना ही मात्र कामना समजावयाची नाहीं. देव भेटावा, त्यांने आलिंगावें, त्यांचे चरण हृदयीं धरावे, त्यांचे प्रेम वाढविणाऱ्या संतांच्या भेळ्यांत शिरावें, नामाची अखंड आवड असावी, ह्या कामना भक्ताला अवश्य पाहिजेच आहेत. त्यांचा निरोध सांगितला नाहीं. देव भेटला म्हणजे त्याच्यापाशीं वायकी मागावी, मुळे मागावींत, घन मागावें, लौकिक मागावा, वळ मागावें आणि प्रपंच नीट थायावा, अश्या कामनांचा निरोध सांगितला आहे. हरिप्रीत्यर्थ द्वरिविषयक कामना हव्यात, पण प्रपंचविषयक कामना नकोत. विषय पोटांत टेवून देवान्वें भजन करणे तें खरें भजन नव्हे. तें वाणिज्य आहे, तो दंबवेदीचा व्यापार आहे, ती भक्ती नाहीं. सकाम भक्तीचा सर्व साधु-संतांनीं निरोध केला आहे. ती हरिभक्ती नव्हे, विषयभक्ती आहे ! ‘ निरोवरूपत्वात् ’ ह्या पदानें तिला बोला घातला आहे. अत्यल्पही विषयेच्छा पोटांत आहे तोपर्यंत शुद्धभक्तीचा लाभ नाहीं. विषय हेत का देव हवा, असा आपला आपल्याशींच खरा विचार करावा. विषय हवे असतील तर अजून देव नको आहे म्हणून समजावें. चिचांत एक विषय तरी राहतील नाहींतर हरी तरी राहील, दोन्ही राहणार नाहींत. अंधार व प्रकाश दोवे एकत्र नांदत नाहींत. पोहेही खाईन आणि गीतही गाईन हें व्हावयाच्यै नाहीं. भागवतांत म्हटले आहे—“ विषयान्ध्यायतश्चित्तं विषयेषु विषज्जते । मामनुस्मरतश्चित्तं मय्येव प्रविलीयते ॥ ” चित्त हरीचें चित्तन करावयाला मोकळे पाहिजे. स्वर्गभोग भोगावयाला मिळाले तरी भक्तांचे चित्त त्यांना कंटाळून हरीचीच इच्छा करीत असतें. “ हा अंतराय अवचिता । कां ओढवला श्रीभगवंता । दिविभोग भोगतां । अनुतापी नित्य ॥ ४४३ ॥ ” ( ज्ञानेश्वरी, ६ ). देवावांचून भक्ताला त्रैलोक्याचे राज्यही नको असतें. स्वर्गलोकाला ज्ञानोवारायांनी अशानाचा पुण्यमार्ग म्हटले आहे. तात्पर्य, ‘ प्रपंच वोसरो । चित्त तुझे पारीं

\*\*\*\*\*  
मुरो ॥' हे भक्ताचें मनोगत असतें. सर्व कामनांना निरोध म्ह. अडसर घालून  
भक्त तो मार्गच वंद करून याकतो.

( ८ ) निरोध म्ह. लौकिक-वैदिक कर्मांचा न्यास असें म्हटले आहे. भक्तिप्रेम पूर्ण वाढले म्हणजे सर्वच कर्में जीर्णपत्रांप्रमाणे थपाप गळून पडतात. देहाचीच जेथे शुद्ध उरत नाही, तेथे कर्मांचे वंधनही उरत नाही, त्याविष्यांनी वोलावयालाच नको. पण हीं सूत्रे मुख्यतः साधकांकरितां सांगितलीं असल्यामुळे त्यांच्यासाठी नारदमुनि विचार सांगतात. न्यास म्ह. त्याग नव्हे. भक्तिमार्गात शिरला कीं त्याने सर्व लौकिक व वैदिक कर्में टाकावीत असा अर्थ व्यावयाला नाही. न्यास कशाचा व कसा करावयाचा तें गीतेत भगवंतांनीच सांगितले आहे. 'काम्यानां कर्मणां न्यासं' तो न्यास होय. भक्तानें नित्य-नैमित्तिक कर्में करावीत, पण काम्य कर्मांचा न्यास करावा. कर्में चार प्रकारचीं-नित्य, नैमित्तिक, काम्य व निषिद्ध. निषिद्धकर्में- मध्य-मांसलेवन, चौर्य, परदागमिलाप, इ. हीं कर्में निषिद्ध ह्या नांवावरूनच त्याज्य ठरलीं आहेत. काम्य कर्में वंधक होतात, जन्म-मृत्युच्या फेण्यांत पाडतात, म्हणून त्यांचा त्याग सांगितला आहे. नित्य, नैमित्तिक व ( व्यवहार सर्वस्वीं सुटला नाहीं तोपर्यंत ) लौकिक अशीं तीन प्रकारचीं कर्में करावयाला हवीत. नारदांनीं लौकिक व वैदिक कर्में म्हणून जीं सांगितलीं त्यांत वैदिक कर्में तींच नित्य-नैमित्तिक कर्में- वेद-शास्त्र-पुराणोक्त कर्में- होत. आपण वेदधर्मी लोक वेद-शास्त्र-पुराणांना मानितों. वेद सर्वस्वीं मान्य व शास्त्र-पुराणे वेदार्थप्रतिपादक म्हणून मान्य. आतां भक्ति निरोधरूप आहे व निरोध म्हणजे लोकवेदव्यापारन्यास असें म्हटले आहे. त्यांत न्यास म्हणजे सर्वस्वीं त्याग, असा नारदांचा अर्थ नाही. त्यांनीं त्याचा अर्थ पुढील सूत्रांत विशद केला आहे. 'सर्व कर्मणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी' ( गीता ५-१३ ). कर्मांचा मनानें, चित्तानें न्यास करावयाचा आहे, चित्त कर्मांतून काढून म्हणजे कर्मफलाच्या आकांक्षेतून सोडवून हरीकडे लावावयाचे व देहानें लौकिक व वैदिक कर्में करावयाचीं, असा न्यासपदाचा अर्थ सर्वसंमत आहे. "आले भागा तें करितों। तुझे नाम उच्चारितों ॥" असें तुकोवाराय म्हणतात तें ह्याच अर्थानें. "म्हणोनि जें-जें उचित। आणि अवसरेंकरोनि प्राप्त। तें कर्म हेतुरहित। आचरें तूं ॥" ( ज्ञानेश्वरी, ३-७८ ) "म्हणोनि फळीं लाग। सांडूनि देहसंग। कर्म करावीं हा चांग। निरोप माझा ॥" ( ज्ञानेश्वरी, अ. १८ ). इत्यादि अनेक

प्रसंगीं गीतेचे खरे रहस्य प्रकट करणाऱ्या ज्ञानेश्वरमहाराजांनी संग आणि फलाशा सोडून कर्मे करावीत म्हणून सांगितले आहे. गीतेचा तिसरा व अठारावा अध्याय मननपूर्वक पाहिल्यास न्यास ह्या पदाचा हाच अर्थ पत्करावा लागेल. ज्या भागवतधर्माचे नारद आद्यप्रवर्तक आहेत, त्याचे गीता आणि भागवत हे दोन आधारस्तंभ आहेत व त्यांतून कर्मत्याग म्हणजे संग व फलाशा सोडून विद्वितकर्माचरण, असाच अर्थ सांगितला आहे व तोच नारदांनी पुढील सूत्रांत स्पष्ट केला आहे.

(१, १० व ११) ईश्वराच्या ठिकाणी अनन्य - अव्यभिचारिणी - एक-निष्ठपणाची - एकविधपणाची अखंड भक्ति ठेवावी व ह्या हरिभक्तीला अनुकूल व पोषक असतील ती वैदिक व लौकिक कर्मे आचरून तद्विरोधी कर्मांविषयीं उदासीन राहावें असा ह्या तिन्ही सूत्रांचा अर्थ आहे.

(१२, १३, व १४) वरील तिन्ही सूत्रांत हरिभक्तीला प्रामुख्य देऊन तदनुकूल कर्मे आचरावीत व तद्विरोधी कर्मांविषयीं उदासीन असावें म्हणून सांगितले तेंच वाराव्या 'भवतु निश्चयदार्ढ्यादृदृद्यं शास्त्ररक्षणम्' ह्या सूत्रांत स्पष्ट सांगितले आहे. हरिभक्तीचा निश्चय प्रथम दृढ कर. हें तुझे आद्य व परमश्रेष्ठ कर्तव्य आहे. हा परमलाभ आहे. हें नरदेहाचे परम सार्थक आहे. हा निश्चय दृढ करून मग शास्त्ररक्षण कर. हरिभक्ति, हरिप्रेम, हरिप्रिसाद हें घेय. हें परम साध्य असून शास्त्ररक्षण हें साधन आहे, ही गोष्ट विसरूं नये. शास्त्ररक्षण झाले पाहिजेच, पण त्याहून हरिप्राप्ति मुख्यतः झाली पाहिजे. हें अधिक महत्त्वाचें आहे. म्हणून भक्तिनिश्चय प्रथम दृढ करून मग शास्त्ररक्षण कर. तो दृढ झाला नाहीं तोंवर शास्त्रमार्ग सोडूं नकोस; नाहीं तर हरिभक्तिही नाहीं व शास्त्रमार्गही नाहीं असें होऊन तूं पतित होशील. शास्त्ररक्षण म्ह० वैदिककर्माचरण. ह्याहून लौकिक कर्मे कमी महत्त्वाची म्हणून 'लोकोपि तावदेव' असें पुढील सूत्रांत सांगून देव आहे तोंवर भोजनादि कर्मे चालवावीत - किंवद्भुना तीं चालावयाचीच - असें म्हणून नारदांनी हा विषय संपविला आहे.

ह्यांत अनन्यभक्ति आणि शास्त्ररक्षण असे दोन मुख्य मुद्दे आहेत. 'अनन्याश्चितयन्तो मां', 'मां च योऽव्यभिचारेण' इत्यादि प्रकारे भगवंतांनीच स्वतः गीतेत अनन्यभक्तीचें गौरव केले आहे. अनन्यभक्ताचा योग-क्षेम चालविणे, त्याला गुणातीत करणे, त्याला मायेतून सोडविणे, त्याला गुरु मिळवून देणे, बुद्धियोग देणे

\*\*\*\*\*  
 व ज्ञानदान करणे, आपल्या स्वरूपी मिळवून घेणे, हें सर्व श्रीहरिच करितात. हा मात्र काया-वाचा-मनाने देवाला शरण गेला पाहिजे. “ सर्वभावे आलों तुजचि शरण । काया-वाचा-मनेसहित देवा ॥ १ ॥ आणि दुसरे नये माझ्या मना । राहिली वासना तुझे पारी ॥ २ ॥ ” ही अनन्यभक्तीची जात तुकोबाबिभक्तीनी आचरून दाखविली आहे. हरीची अनन्यभक्ति करिताना भक्तीचा उत्कर्ष होतेवेळी शास्त्रनियमांचे उल्लंघन – केवळ हरीसाठी – जाले तरी विघडत नाहीं. ‘ तस्माच्छास्त्रं प्रमाणं ते कार्यकार्यव्यवस्थितौ ’ हें भगवंतांचे वचन सर्वथा मान्यच आहे. वेद-शास्त्रांच्या आज्ञांचे उल्लंघन केल्यास निःसंशय पतनाची जोड होणार आहे. वेदाज्ञापालन हें प्रत्येकांचे आचर्याचर्य आहे. पण हरिप्रेमानं अंतःकरण परमावधीने उच्चबद्धून गेल्यास वेद-शास्त्राज्ञा खालींच राहतात, ध्यासाठींच निश्चयदार्द्यं प्रथम जास्त महत्त्वांचे संगून नारदांनी त्याच्या खालच्या पायरीवर शास्त्ररक्षणास बसविले आहे. ह्याचे उदाहरण त्यांनीच पुढे २१व्या सूत्रात ‘ यथा व्रजगोपिकानाम् 」 म्हणून म्हटले आहे तेच होय. वस्तुतः पतित्राधर्म पाळणे हा ख्रियांचा मुख्य धर्म. शास्त्र पातित्रत्यधर्म शिकविते. पण गोपींचे श्रीकृष्णपरमात्म्यावर निरतिशय प्रेम असून त्यासाठीं त्या देहगेहांचे भानसुदां विसरल्या. निश्चयदार्द्यं प्रथम व शास्त्ररक्षण नंतर ह्या सूत्राच्या जोरावर गोपींचे गौरव करितां येते. माया कोण तरतो, ह्या प्रश्नाच्या उत्तरांत ( सूत्रे ४६–५१ ) ‘ वेदानपि संन्यसति केवलमविच्छिन्नानुरागं लभते 」 असें नारदांनीच पुढे म्हटले आहे. ‘ त्रैगुण्यविषया वेदा निष्ठैगुण्यो भवार्जुन 」 असा भगवंतांनी – ‘ तस्माच्छास्त्रं प्रमाणं ते 」 म्हणणाऱ्या श्रीकृष्णांनी – अर्जुनास बोध केला आहे त्यांतील मर्म हेच आहे. तथापि हरिप्रेमावांचून अन्य कोणत्याही कारणासाठी शास्त्रोल्लंघन करणे उचित नाहीं ; तसें केल्यास पतन निश्चयाने होईल हें तात्पर्य आहे.



## ३ भक्तीचे लक्षण

तद्विकारानि वाच्यन्ते नानामतभेदात् ॥ १५ ॥  
 पूजादिष्वनुराग इति पाराशर्यः ॥ १६ ॥  
 कथादिप्रिति गर्गः ॥ १७ ॥  
 आत्मरत्यविरोधेनेति शांडिल्यः ॥ १८ ॥  
 नारदस्तु तदार्पिताखिलाचारता  
     तद्विस्मरणे परमव्याकुलतेति ॥ १९ ॥  
 अस्त्वेवमेवम् ॥ २० ॥  
 यथा ब्रजगोपिकानाम् ॥ २१ ॥  
 तत्रापि न माहात्म्यज्ञानविस्मृत्यपवादः ॥ २२ ॥  
 तद्विहीनं जाराणामिव ॥ २३ ॥  
 नास्त्वेव तस्मिंस्तत्सुखसुखित्वम् ॥ २४ ॥

### अर्थ

आतां वेग-वेगळ्या मतांप्रमाणे भक्तीचीं लक्षणे कस-कशीं करितात तें पाहूं. पूजादिकांच्या ठिकाणीं प्रेम असणे म्हणजे भक्ति असे व्यास म्हणतात. गुणकीर्तनात रंगणे म्हणजे भक्ति, यांचे गर्गचार्य म्हणतात. आत्मानुसंधान अखंड ठेवून पूजा-कथादि करणे ही भक्ति, असें शांडिल्य म्हणतात. ह्यानंतर नारद स्वतःचे मत सांगतात; सर्व कर्म भगवंताला अर्पण करणे व त्याचे विस्मरण क्षणभर झाले तरी परमव्याकुल होणे ही भक्ति असे नारद म्हणतात; आणि हेच खरे आहे. ब्रजगोपिकांचे निस्सीम प्रेम हेच ह्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. ह्या गोपीच्या उदाहरणांत श्रीकृष्णाच्या माहात्म्याची त्यांना विस्मृति (पळमरही) होत होती, असा अपवाद (आरोप) कोणालाही आणितां येणार नाही. कृष्ण परमात्मा आहे हें ज्ञान त्यांना नसते तर तें जारप्रेम म्हणतां आले असते. शिवाय प्रियपुरुषाच्या सुखानें सुखी होणे ही निरपेक्षता जारप्रेमांत असत नाही.

## स्पष्टीकरण

( १५ ) नारद ह्यानंतर भक्तीचे लक्षण सांगतात ; पण स्वतःचे मत सांगण्यापूर्वी त्यांनी व्यास, गर्गाचार्य व शांडिल्य यांची मर्ते प्रथम सांगितली आहेत. भगवंताची पूजा मोठ्या प्रेमाने करावी असें व्यासांचे मत आहे, त्याचे गुणानुवादकीर्तन करावें हैं गर्गांचे मत आहे व मुख्यतः आत्मानुसंधान कायम टेवून सर्व विहित कर्मे करावीत असें शांडिल्यांचे मत आहे. ही तीनही मर्ते आपापल्यापरी योग्यन आहेत. देवाची पूजा तन्मय होऊन करणे ही भक्तिच आहे. पूजा करणे, गुणानुवाद गाणे, आत्मानुसंधान टेवणे हैं सर्व उचितच आहे. ह्यांत वावरो काय आहे ? नारदांनी ह्या मतांचे खंडण केले नाहीं, कारण ह्यांत विरुद्ध कांहीं नाहीं. पण ह्यांत कांहीं तरी कमीपणा आहे. तो भरून काढण्यासाठी त्यांनी आपले स्वतंत्र लक्षण दिले आहे. सारांश, नारदांनी व्यास-गर्ग-शांडिल्यांची भक्तीची लक्षणे तुच्छ करण्यासाठी आपले भक्तिलक्षण सांगितले नाहीं, तर त्या लक्षणांची पूर्तता करण्यासाठीच ते सांगितले आहे. व्यासादिकांच्या लक्षणांना पोषक असेंच त्यांचे लक्षण आहे. पोषक म्हणण्यास एक आधारही आहे. एक तर कीर्तनभक्ति प्रचारांत आणणारे नारदच आहेत. ते कीर्तनभक्तीचे आद्यप्रवर्तक. ‘ कथादिघनुरागः । ’ ह्या भक्तिलक्षणाला त्यांचा विरोध असणे शक्य नाहीं. दुसरे असें की व्यासांना भागवतग्रंथ लिहिण्यास व ‘ उत्तमश्लोकगुणानुवर्णन । ’ करण्यास त्यांनीच प्रवृत्त केले. महाभारत रचिल्यानंतरही व्यासांच्या चित्ताला प्रसन्नता वाटली नाहीं, तेव्हां नारदांनी त्यांना ‘ यशो भगवतोऽमलं । ’ म्ह० भगवंतांचे निर्मल यश गाण्यास सांगितले. भगवंतांचे यशोवर्णन व नामग्रहण ज्यांत आहे असाच ग्रंथ जगाचे पाप नाहींसे करितो व साध्यपुरुष त्यांचे श्रवण, गायन व कीर्तन करितात. “ नामान्यनंतस्य यशोऽकितानि यत् । शुश्वंति गायन्ति गृणन्ति साधवः ॥ ” ह्यानंतर व्यासांनी श्रीकृष्णगुणवर्णनपर श्रीमद्भागवतग्रंथ रचिला. तात्पर्य, नारदांना कीर्तनभक्ति प्रियच होती. तसेच पूजाभक्ति व आत्मानुसंधान हीही भक्तिलक्षणांशीं विरुद्ध नाहीत. म्हणून व्यास, गर्ग व शांडिल्य यांच्या भक्तिलक्षणांना परिपोषक असेंच भक्तिलक्षण नारदांनी सांगितले आहे असें वाटते.

( १६ ) पूजादिकांच्या ठिकाणी अनुराग असणे ही भक्ति होय, असें व्यासांचे मत आहे. अर्थात् ही अचनभक्ति होय. देवासाठीं बाग तयार करून त्यांत गुलाब, मोगरा, जाई, जुई, परिजातक, इ० सुगंधी फुलांची झाडे लावणे, त्यांची देवाप्रीत्यर्थ

\*\*\*\*\*  
 निगा ठेवणे, फुले, तुळसी, बेल, वगैरे आस्थेने व जातीने तोड्न देवगृहाजवळ हारीने ठेवणे, देववर गोमयाने सारवून रांगोळ्या घालणे, स्नान-संध्यादि नित्यकर्म सारून देवासाठीं गंध उगाळणे, देवाला पंचामृतस्नान घालणे, धूप-दीप, नैवेद्य, आरति, धूपारति, सर्व पूजाकर्म सशास्त्र मनःपूर्वक करणे ही अर्चनभक्ति होय. हें पूजाकर्म प्रेमपूर्वक केले तरीही देव प्रसन्नच होइल. “काया वाचा आणि मने। चित्ते वित्ते जीवे प्राणे। सन्द्वावे भगवंत अर्चणे। या नांव अर्चनभक्ति ॥ २९ ॥” (दासबोध, द. ४, स. ५) भगवत्पूजामार्ग व्यासांनी भागवतांत (स्कंध ११, अ. २७) मध्ये सविस्तर सांगितला आहे. तो नाथमहाराजांच्या टीकेसह पाहिला म्हणजे केवळ पूजामार्गानेही जीव उद्धरेल असें वाटते. नाथांनी पूजाविधि सविस्तर सांगून त्याची खूण सांगितली आहे कीं, “आपले हृदयींचा चिद्रुन। मूर्तीमाझि आवाहन। पूजांतीं करूनि विसर्जन। देव हृदयीं जाण ठेवावा ॥ ११३ ॥” आपण पूजा करितो “तेव्हां मूर्तींचे जडपण। निःशेष न देखावें आपण। मूर्ती भावावी चैतन्यघन। मुख्य आवाहन या नांव ॥ २८ ॥” पूजेला मुख्य प्रमाण श्रद्धा आहे. पूजादि हरिसेवेचे कर्म करीत असतांना देवांने अनुसंधान ठेवावें. “जेणे तुटे माझे अनुसंधान। तें कर्म त्यागावें आपण। जेणे स्वरूपनिष्ठ होय मन। तें समाधान राखावें ॥ ३५१ ॥” भाविकांनी पूजाविधि नीट समजून घेण्यासाठीं एकनाथी भागवताचा २७वा संपूर्ण अध्याय अवश्य पाहावा.

(१७) गर्गांचायांनीं कीर्तनभक्ति सांगितली आहे. देवाच्यान्व कथा ऐकाव्या व गाव्या. पूजाभक्तींत आपण व देव असे दोषेच असतों. कीर्तनभक्तींत वहुधा दुसऱ्या सजातीय भाविकांची संगतिही असते. कीर्तनभक्तींत मुख्यतः सगुणलीला वर्णिलेल्या असतात. ‘सगुणचरित्रे परम पवित्रे हरिर्चीं वर्णावीं’ ह्या लोकप्रिय पदांत नाथांनीं “संतसंगे अंतररंगे नाम बोलावें। कीर्तनरंगीं देवासन्निधि सुखेच्च ढोलावें। जेणेकरूनी मूर्ति ठसावे अंतरि श्रीहरिची। कीर्तनमर्यादा हे ऐसी संतांचे घरची ॥” ह्याप्रमाणे कीर्तनभक्तीची वाट दाखविली आहे. कीर्तनरंगीं आपल्या सुखांत आपण रंगून जावे. “आपुलिल्या मुखस्वार्था। केलीच करावी हरिकथा।” असे सांगून समर्थ म्हणतात—“करुणाकीर्तनाच्या लोटे। कथा करावी घडघडाटे। श्रोतायांचीं श्रवणपुटे। आनंदे भरावी ॥ १२ ॥ कंप रोमांच स्फुरणे। प्रेमाश्रुसहित गाणे। देवद्वारीं लोटांगणे। नमस्कार घालावे ॥ १३ ॥” कीर्तनांत निर्गुण आणावयाचेच झालें तर ‘सगुण रक्षून निर्गुण बोलत जावे’. कीर्तनभक्तींत मुख्यतः

सगुणाचीं जन्म-कर्में, साधु-संतांच्या भक्तीचे दाखले व नामस्मरण इतके विषय येतात. ‘कथा त्रिवेणीसंगम देव। भक्त आणि नाम ॥’ असें तुकोवांनीं म्हटलेच आहे. कीर्तनात ‘जळती दोपांचे डोंगर। शुद्ध होती नारी-नर ॥’ हा अनुभवच आहे. कीर्तनानें चित्तांतले संदेह नाहीसे होतात, त्रिविध ताप आटतात, जीवाला विश्रांति मिळते, देहान हरपतें, मान-लज्जादि गळतात, अहंकार नष्ट होतो व तात्काळ हरि जोडतो म्हणून ‘टाळ दिंडी हातीं घेऊन नाचा व राम कृष्ण-हरि म्हणा’ हें हरिप्रातीचे सोपे वर्म संतांनीं जीवांना सांगितलें आहे. ‘माझेनि नामघोरें। नाहींच करिती विश्वाचीं दुःखें ।’ असें कीर्तन संत करीत असतात तेव्हांचा तो कीर्तनानंद कोरीं वर्णावा ? “राया रंका पाड धरू. नेणती सानेयां थोरां कडसणी करू. एकसरें आनंदाच्ये आवारू. होत जगा ॥ २०२ ॥ कहीं एकाधेनि वैकुंठा जावें। तें तिहीं वैकुंठचि केलें आघवें। ऐसें नामघोषगांरवें। धबल्लें विश्व ॥ २०५ ॥ तो मी वैकुंठीं नसे। एकवेळ भानुविंबींही न दिसे। वरी योगियांचींही मानसें। उमरडोनि जाय ॥ २०७ ॥ परी तयापाशीं पांडवा। मी हारपला गिंवसावा। जेथ नामघोष वरवा। करिती माझा ॥ २०८ ॥ कैसे माझ्या गुणीं धाले। देशकाळांते विसरले। कीर्तनसुखें सुखावले। आपणपांचि ॥ २०९ ॥ कृष्ण विष्णु हरि गोविंद। या नामांचे निखिळ प्रवंध। माजी आत्मचर्चा विशद। उदंड गाती ॥ २१० ॥” (ज्ञानेश्वरी, अ. ९) ह्याप्रमाणे सर्व साधु-संतांनीं कीर्तनभक्तीचे गौरव केलें आहे. नारदांची सुख्य कीर्तनभक्तिच असल्यामुळे त्यांनीं पुढे ३६-३७ ह्या सूत्रांत हरिप्रातीचे साधन ‘अव्यावृत्तभजनात। लोकेऽपि भगवद्गुणश्रवणकीर्तनात ।’ असेंच सांगितलें आहे. नारदांनीं प्रचलित केलेला कीर्तनभक्तीचा हा संप्रदाय महाराष्ट्रांत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, रामदास, अमृतराय, इत्यादि सर्व संतांनीं चालविला आहे. “मचित्ता मद्रतप्राणा वोधयंतः परस्परम् । कथयंतश्च मां नित्यं तुष्यंति च रमंति च ॥” (श्रीगीता, अ. १०-९) ह्याप्रमाणे भगवंतांनींच गीतेत कीर्तनभक्ति सांगितली आहे. दोन संत एके टिकाणीं जमले कीं देवाच्याच गोष्ठी सांगतात, ऐकतात ; व “जैसीं जवळिकेचीं सरोवरे। कालवती परस्परे ॥” तशी हरिप्रेमाचीच देववेव करितात. ‘तच्चिंतनं तत्कथनमन्योन्यं तत्प्रवोधनम्’ असेंच प्रेमसुखाचे साटें-लोटें त्यांच्यांत चालते. देवाचे प्रेम चित्तांत जमत चालले म्हणजे सजातीयांशीं देवाच्याच गोष्ठीची देववेव करावीशी वाटते. ज्या हरिगुणांनीं हें विश्व भरून उरलें आहे त्या हीच्या दिव्य गुणांचीं गाणीं गात नाचत राहणे व त्यांतच आपलेपण विसरून जाणे हें कीर्तन-

\*\*\*\*\*  
भक्तीचे वर्म आहे. “तैसेंचि मातें विश्वीं कथित। कथिलेनि तोपें कथ्यूं विसरत। मग तथा विसरामाजि विरत। आंगें मनें ॥” ( ज्ञानेश्वरी, १०-१२८ ).

( १८ ) आतां शांडिल्यांचे भक्तिलक्षण पाहू. शांडिल्यांचीं भक्तिसूत्रे प्रसिद्ध आहेत. तीं नारदसूत्रांहून पुष्कल विकट व केवळ अद्वैतपर आहेत. आचार्यांनी विवेकचूडामणि भक्तीचे लक्षण जेंवांगले आहे तसेच शांडिल्यांचेही आहे. “मोक्षकारणसामग्र्यां भक्तिरेव गरीयसी। स्वस्वरूपानुसंधानं भक्तिरित्यभिधीयते ॥ ३२ ॥” असे आचार्य म्हणतात. आत्मरति, आत्मानुभव हें अद्वैतवाचारांचे मुख्य तत्त्व आहे. आत्मरति हें भक्तीचे लक्षण कांहीं वावरें नाहीं, पण हा अधिकार फार दरचा व विरल अशा ज्ञानसंपन्न महात्म्यांचा आहे. नारदांनीं या सर्व सूत्रांतून भक्तीचे जे स्वरूप दाखविले आहे, तें आमच्या महाराष्ट्र संतांच्या विचारपरंपरेला जास्त धरून आहे. ( सूत्र ८२ पाहा. ) देव सगुण व साकार असाच भक्तांना जास्त प्रिय आहे. निर्गुणस्वरूपादीं त्यांचा विरोध नाहीं. जे सगुण तेंच निर्गुण, जो साकार तोच निराकार, जे ब्रह्म तेंच श्रीकृष्णस्वरूप हें यद्यपि खरें, तथापि प्रेमल भक्तांना सगुण-साकार देवच आहिजे असतो. ज्याच्या पायांवर ढोके टेवितां येईल, ज्याची हातांनी पूजा करितां येईल, ज्यानं रूप ढोले भरून पाहतां येईल, ज्यानं ध्यान करितां येईल, ज्याच्याशीं प्रेमाच्या दोन गोष्ठी बोलतां येतील, असा सगुण-साकार देवच भक्तांना फार आवडतो. ब्रह्म सिद्धच आहे तें कोटे पक्ळून जातें? ‘ब्रह्म सल्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः’ ह्यांत सगळे ब्रह्मज्ञान आलेले आहे. चार दोन वेदान्तपर उत्कृष्ट ग्रंथ जाणत्याकडून समजून घेतले म्हणजे शान्तिक ब्रह्मज्ञान होतें, पण तेंच ब्रह्म सगुणरूपाची बुंथी घेऊन प्रत्यक्ष प्रगट झालेले भक्तांना हवें असते. “नलो हे मज तुझे ब्रह्मज्ञान। गोजिरे सगुण रूप पुरे ॥ १ ॥” “नको ब्रह्मज्ञान आत्मस्थितिभाव। मी भक्त तूं देव ऐसे करीं ॥ १ ॥” दावी रूप मज गोपिकारमणा। ठेवूं दे चरणांवरी माथा ॥ २ ॥” “स्वमुखें जी तुझ्ही सांगा मज सेवा। ऐसे माझें देवा मनोगत ॥ १ ॥ वोले परस्परे वाढवावें मुख। पाहवें श्रीमुख ढोलेभरी ॥ २ ॥” “काय सायुज्यता मुक्तीसवें चाड। देव-भक्त कोड तेथें नाहीं ॥ १ ॥” इत्यादि अभंगचरणांतून तुकोवारायांनी भक्ताची आर्त कोणत्या जातीची असते, तें दाखविले आहे. नाथमहाराज भागवतांत ( अ० ११ ) म्हणतात—“विघुरुले तें तूप होये। यिजले त्यापरिस गोड आहे। निर्गुणापरिस सगुणीं पाहे। अति लवलाहे स्वानंदु ॥ १४५९ ॥ निर्गुणाचा बोध कठिण। मन-बुद्धि-वाचे अगम्य

\*\*\*\*\*
जाण । शास्त्रांसी न कळे ऊण-खूण । वेदीं मौन धरियेले ॥ ६० ॥ तैशी सगुण-  
मूर्ति नव्हे जाण । सुलभ आणि सुलक्षण । देखतां जाय भूक् तहान । निवताहे  
मन सप्रेमे ॥ ६२ ॥ जो नित्यसिद्धु सच्चिदानंदु । प्रकृतिरूप परमानंदु । सगुण  
जाला जी गोविंदु । स्वानंदकंदु स्वलीळा ॥ ६३ ॥ ” ह्यानंतर सगुणरूपाचे  
मनोहर ध्यान वर्णन नाथराय पुढे म्हणतात—“ दीपकल्पिका हातीं चढे । तैं  
घरभरी प्रकाशु सांपडे । माझी मूर्ति जैं ध्यारीं जडे । तैं चैतन्य आंतुडे अवधेंचि  
॥ १९९९ ॥ ” तात्पर्य काय कीं आर्धीं सगुणप्रेम दृढावले व सगुणध्यानांत  
तन्मयता झाली कीं निर्गुणबोध अपाप होतो असा भक्तांचा अनुभव आहे.  
‘ भक्त्या मामभिजानाति यावान्यश्चास्मि तत्त्वतः’ असे देवांचंही सांगणे आहे.  
भक्तिपंथांत निर्गुणाची किंमत कमी नाहीं, पण सगुणध्यानांत साधक प्रथम  
रंगला पाहिजे. तसा तो रंगला म्हणजे ‘ चैतन्य आंतुडे अवधेंचि ’ म्ह. अद्वैता-  
नुभव अपाप होतो, हा कटाक्ष आहे. केवळ अद्वैतवादी व आमचे अद्वैती भक्त  
यांच्यांत फरक आहे तो हा. निर्गुणांना दोधेही मानितात, दोधांनाही तें हवें, पण  
गुरुमुखानें अद्वैतशास्त्र श्रवण करून अद्वैतानुभवाला एकदम झांवावयाला अद्वैती  
जातात व सगुणध्यान-भजन-पूजनद्वारा, सगुणसाक्षात्कारद्वारा निर्गुणपदाला भक्त  
पोहोचतात. शांडिल्यांचे भक्तिलक्षण पहिल्या वर्गाला धरून असल्यामुळे नारद  
भक्तमतानुसार आपले भक्तिलक्षण वेगळे संगावयाला प्रवृत्त झाले आहेत. पूजा,  
कथा व अद्वैत ह्यांना पुढे करणारी व्यास, गर्ग व शांडिल्य यांचीं मर्ते सांगून तीं  
थोरीं अपुर्णी वाटल्यामुळे नारदांनी वेगळे भक्तिलक्षण केले आहे. पूजा व कथा  
यांचे महत्त्व वर वर्णिले आहेच, पण त्यांतसुद्धां वहुधा अनुभव असा दिसतो  
कीं पूजा किंवा कथा होईतां कांहीं प्रेमाळांची वृत्ति कांहीं काळ तन्मय होत असते.  
पण पूजा किंवा कथा संपली कीं व्यवहारांत चार-चौधांसारखेच ते वागतात.  
पंढरपुरच्या बडव्यांसारखे देवापाशीं नित्य वसणारे पुजारी किंवा गांवोगांव  
फिरणारे कथेकरी पाहूनच तुकोवासारख्यांनाही “ पुजान्याशीं कैंचा देव ।  
कथड्यांशीं कैंचा भाव ॥ १ ॥ ” असे वाटते ! हे धनकामनेने पूजा व कथा  
करणारे लोक सोडले व आवडीने करणारे पाहिले तरी वहुधा पूजा व कथा  
होईपर्यंतच त्यांची वृत्ति चांगली होत असते. पूजा व कथा ह्या बाह्य शारीरकिया  
आहेत. अंतरंगांतसुद्धां प्रेम असेल तरच त्या उपकारक होतील; नाहीं तर वरें  
सत्कर्म आहे, एवढीच संतुष्टि मानावी लागेल. तात्पर्य, व्यास, गर्ग व शांडिल्य

\*\*\*\*\*  
ह्यांचीं भक्तिलक्षणे आपापत्यापरी ठीकच आहेत एवद्वापुरती त्यांना मान्यता देऊन नारदांनी पुढे आपले भक्तिलक्षण सांगितले आहे.

( १९-२० ) सर्व कर्मे भगवंताला अर्पण करणे, त्याचे अखंड स्मरण करणे व क्षणभरही विस्मरण झाले असतां परम व्याकुळ होणे, हे नारदांनी भक्तीचे लक्षण केले आहे. आतां सर्व कर्मे भगवंताला अर्पण करणे म्हणजे आपण अहंकार ( संग ) व फलाशा ह्यांपासून मुक्त होणे होय. भगवंतांनी गीतेही हाच बोध केला आहे. “ यत्करोषि यदश्वासि यजुहोषि ददासि यत् । यत्तपस्यसि कौतेय तत्कुरुष्व मदर्पणम् ॥ ९ - २७ ॥ ” ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्यस्य मत्पराः । अनन्येनैव योगेन मां ध्यायंत उपासते ॥ ६ ॥ तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् । भवामि न चिरात्पार्थं मय्यावेशितचेतसाम् ॥ १२-७ ॥ ” हाच उपदेश गीतेत भगवंतांनी जागोजाग केला आहे. “ मयि सन्यस्य कर्माणि सन्यस्याध्यात्मचेतसा ” ( ३-३० ); ‘ ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर्ब्रह्माग्नौ ब्रह्मणा हुतम् ’ ( ४-२४ ); ‘ मत्कर्मपरमो भव ’ ( १२-१० ); ‘ सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं ब्रज ’ ( १८-२६ ) इत्यादि श्लोकांचा भावार्थ हा आहे कीं कायिक, वाचिक, मानसिक सर्व कर्मे भगवंताला अर्पण करून म्हणजेच त्यांचा संग व फलाशा टाकून आपण मोकळे व्हावें व अनन्यभक्तीने त्याचे अखंड चित्तन करावें; म्हणजे तो जन्म-मृत्युरुप भवसागरातून उद्भरून नेईल. भागाला आलेली वैदिक व लौकिक कर्मांवीं; पण हे कर्म, मी कर्ता व ह्याचे हे फल मिळाले पाहिजे ही वासना, हे सर्व चित्तांतून काढून याकावें. मालक देव, आपण त्यांने सेवक. त्यांने काम उठाव म्हटले म्हणजे करावयाचे, मग त्याचे फल वरे वाईट कांहीही होवो, अशी बुद्धि ठेवून म्हणजे देह प्रपञ्चाला व चित्त हरीला वाहून त्यांचेच अखंड ध्यान करणे ही भक्ति होय. “ मने वाचा देहें । जैसा जो व्यापार होये । तो मी करीत आहें । ऐसे न म्हणे ॥ ११७ ॥ करणे कां न करणे । हे आवघें तोचि जाणे । विश्व चक्रतसे जेणे । परमात्मेनि ॥ ११८ ॥ माळिये जेउतें नेले । तेउतें निवांतचि गेले । तथा पाणिया ऐसे केले । होआवे गा ॥ १२० ॥ आणि जै जै कर्म निपजे । तें थोडे बहु न म्हणिजे । निवांतचि अर्पिजे । माझ्या ठारीं ॥ १२३ ॥ ” ( ज्ञानेश्वरी, अ० १२ ) सर्व प्रपञ्च देवाचा, मालक देव, असे मानून आपण नाहीसे होऊन जावें. देव विश्वाचा मालक व

\*\*\*\*\*  
चालक आहे. “गतिर्भां प्रभुः साक्षी निवासः शरणं सुहृत् । प्रभवः प्रलयः स्थानं  
निधानं वीजमव्ययम् ॥” (गीता, अ० ९) ह्यावर ज्ञानोबाराय म्हणतात—  
“विश्वश्रियेचा भर्ता । मीचि गा एथ पंडुसुता । मी गोसाबी समस्ता । त्रैलोक्याचा  
॥ २८० ॥ आकाशे सर्वत्र वसावें । वायूने नांवभरी उर्गे नसावें । पावके दाहावें ।  
वर्षावें जलें ॥ २८१ ॥ पर्वतीं वैसकां न संडाबी । समुद्रीं रेखा नोलंडाबी ।  
पृथ्वीया भूतें वाहावीं । हे आज्ञा माझी ॥ २८२ ॥ म्यां बोलविल्या वेद घोले ।  
म्यां चालविल्या सूर्यं चाले । म्यां हालविल्या प्राण हाले । जो जगावें चाळिता  
॥ २८३ ॥ जो होय मज अनन्यशरण । त्याचें निवारीं मी जन्म-मरण । यालर्गीं  
शरणागता शरण्य । मीचि एक ॥ २८४ ॥” अशा विश्वात्म्या श्रीहरीला  
सर्वभावाने शरण गेल्यावर मीपणाचा फुंज उरणार नाही. तो विश्वात्मा सर्वोच्चा  
सूत्रधार आहे, सर्वोच्ची दोरी हालविणारा आहे, आपव्याही शरीरथाचा तोच सारथि  
आहे, हें जाणून त्याच्या हातीं दोन्या द्याव्यात. अर्जुनाने आपल्या रथावर  
श्रीकृष्णाला वसवून हेच सुन्नविलें आहे! लगाम देवाच्या हातीं द्यावा व  
‘करिष्ये वचनं तव’ ह्याप्रमाणे त्याचा हुक्कम उठावणारा सेवक व्हावें. आपण  
आपल्या हातीं लगाम टेविला तर तो उदासीन होतो व कर्मफल आपल्याला  
भोगावें लागते. तो दिवटा आहे, आपण नुसते त्याच्यामागे जावें. “हेचि थोर  
भक्ति आवडते देवा । संकल्पावी माया संसाराची ॥” असे थोडक्यांत तुकोबारायांनी  
सांगितले आहे. “दारासुतगृहप्राण । करावें भगवंताभि अर्पण । हे भागवतधर्म  
पूर्ण । मुख्यत्वे भजन या नांव ॥ २९८ ॥ हेतुक अथवा अहेतुक । वैदिक लौकिक  
स्वाभाविक । भगवंतीं अर्पें सकलीक । या नांव देख भागवत धर्म ॥ ३४६ ॥ उदकीं  
तरंग अति चपल । जिकडे जाय तिकडे जळ । तैसे भक्ताचें कर्म सकळ । अर्पे  
तत्काळ भगवंती ॥ ३५७ ॥” (एकनाथी भागवत, अ० २) असो. देवाचें  
व सर्व भक्तांचे जैं जीवांना सांगणे आहे तेंच नारदांनीं भक्तिलक्षणांत  
‘तदर्पिताखिलाचारता’ ह्या पदांत सांगितले आहे. सर्व कर्में देवाला अर्पण करून  
चित्त प्रपंचांतून मोकळे करावें, तें श्रीहरीला अर्पून अखंड त्याचेंच भजन करावें  
आणि तें हरिचरणीं प्रेमाने इतके दृढ जखद्वन टाकावें कीं त्याला पळभरही तें पद  
सोद्वन जावेंसे वाढून नये; इतकेंच काय, पण त्याला त्या पदाचा अल्पहि वियोग  
होतांच ‘जीवावंगळी मासोळी’ तसें तें अल्पंत व्याकुळ व्हावें हें नारदांनीं  
भक्तीचें लक्षण केले आहे. तुकोबांनीं “हेचि दान दे गा देवा । तुझा विसर-

\*\*\*\*\*  
 न व्हावा ॥ १ ॥ ” हेच देवापार्णी मागितले आहे. विस्मरणाभाव म्हणजेच अखंड स्मरण. “ तुका म्हणे असो सुखें। गाऊं मुखें विष्टल ॥ ” नारदांनी नुसतें ‘स्मरण’ म्हटले असतें तरी चालले असतें, पण “ विस्मरणे परमव्याकुलता ” हें पद घालून प्रेमाची तीव्रता सुचविली आहे. “ हरी तुझे नाम गाईन अखंड । याविण पाखांड नेणे कांही ॥ ” ह्यांत तुकोबांनी नामस्मरणावांचून इतर सर्व कर्मांना पाखांड म्हटले आहे. नामस्मरणानें तन्मयता होते व “ आठवचि नाहीं सुख-दुःखा ” असें होऊन जातें. सर्व देवाचें म्हणून देवाला सर्व कर्में अर्पण करणें व त्याच्या अखंडस्मरणांत राहतां-राहतां पळभरही विस्मरण झालें तर व्याकुल होणें हें भक्तीचे लक्षण नारदांनी सांगितले आणि हेच पुन्हा निश्चयानें “ अस्त्येवमेवम् ” ह्याप्रमाणे सांगून असें उदाहरण दाखविष्यास ते पुढे सरसावले.

( २१-२४ ) नारदांनी आपल्या भक्तिलक्षणाला वरोवर उत्तरणारें उदाहरण गोपींचे दिलें आहे व गोपींच्या श्रीकृष्णभक्तीचे मर्म २२ व २४ सूत्रांत दोन सुंदर मुद्दे पुढे पुढे करून विशद केले आहे. गोपी वहुधा सर्व विवाहित ख्रिया असून कुलीन होत्या. त्यांना आई-वाप, पति-पुत्र, जावा-नणंदा, सासू-सासरे, दीर-भावजया सर्व आस असून त्यांचे श्रीकृष्णाच्या ठिकाणी निरतिशय प्रेम होतें व हें त्यांच्या पतींनाही माहित होतें. श्रीकृष्ण परमात्मा आहे हें गोपींना ठाऊक होतें. श्रीकृष्णाचे ईश्वरत्व पळभरही त्या विसरत नव्हत्या व कृष्णसुखानें सुखी होऊन जाण्याइतकी दिव्य निरपेक्षता त्यांच्या प्रेमांत होती. जारांच्या प्रेमांत ह्या दोन्ही गोष्टी नसतात. कामी ख्रियांचे परपुरुषांवर जें प्रेम असतें त्यांस तो परपुरुष कोणी महात्मा आहे अशी त्यांची बुद्धि नसते. तोही आपल्यासारखा विप्रयलंपट अजितेंद्रिय क्षुद्र प्राणी आहे हें त्यांना माहित असतें. शिवाय त्या केवळ कामभोगार्थ त्यांदी रत होत असल्यासुलें त्याच्या सुखानें सुखी होण्याइतकी आत्मनिरपेक्षता त्यांच्या ठिकाणी शक्यन नाही. तेव्हां गोपींच्या श्रीकृष्णप्रेमाची मीमांसा करितांना पुढील चार गोष्टी लक्ष्यांत ठेवावयाच्या आहेत—

( १ ) तदर्पिताखिलाचारता— गोपींनी आपले तन-मन-धन श्रीकृष्णाला वाहिले होतें. त्यांना जागृतींत व स्वप्नांतही श्रीकृष्ण दिसत होते. त्यांच्या सर्व कर्मांची मोहर श्रीकृष्णाकडे होती. श्रीकृष्णांचे दिव्य रूप व गुण पाहून त्या देहभाव विसरून जात. श्रीकृष्णाच्या गोष्टीपुढे त्यांना संसाराच्या भाकडकथा

\*\*\*\*\*  
आठवत नसत. श्रीकृष्णप्रेमापुढे त्यांना देह-गोह, पति-पुत्र, ह॑० सर्व तुच्छ ज्ञाले होते. त्या संसाराला पूर्ण विटल्या असून अंतर्बाह्य कृष्णमय झाल्या होत्या.

(२) तद्विस्मरणे परमव्याकुलता— रासक्रीडाग्रसंगी मध्येच श्रीकृष्ण एकदम गुप्त ज्ञाले तेव्हांची त्यांची व्याकुलता मोठ-मोळ्या भक्तांनाही मोहून टाकीत आली आहे. भागवतांतील रासपंचाध्यायी व त्यांतील गोपीगीत याहिले म्हणजे ईश्वरभक्तीची सीमा गोपीनींच करून दाखविली आहे असे प्रेमदांस वाटल्यावांचून राहणार नाही. त्यांचा शोक ऐकून पापाणाचेही चित्त उलेल.

(३) माहात्म्यज्ञान— श्रीकृष्णाचीं जन्मापासूनचीं सर्व अद्भुत चरित्रे त्यांनी पाहिलेली असल्यामुळे तो साक्षात् परमात्मा आहे ह्याचे पूर्ण ज्ञान त्यांस होतें व ह्या त्यांच्या भावनेत तो कचित् लीलेनं खंड पाडी. त्याशिवाय सहसा खंड पडला नाही.

(४) तत्सुखसुखित्वम्— श्रीकृष्णावर कसलाही प्रसंग आला तरी तो परमेश्वर असून सर्व संकटांतून पार पडेल हैं माहित असूनही प्रेमातिशयामुळे त्यांच्या वृत्ती घावन्या होत व श्रीकृष्णाच्या सुखांत त्या आपलेण विसरून विरघळून जात. ह्या चार कारणांमुळे भक्तोत्तम गोपींचे उदाहरण नारदांनीं दिले आहे तें सर्वस्वीं योग्य आहे.

गोपींची श्रीकृष्णाच्या ठिकाणीं मनुष्यबुद्धि नव्हती. तो परमेश्वर आहे असे त्या जाणून होत्या. जन्मादारभ्य श्रीकृष्णाचीं लोकोत्तर दिव्य चरित्रे त्यांनीं पाहिलीं होतीं. श्रीकृष्णाचे परमसुंदर रूप व त्यांच्या मुरलींचा मधुर ध्वनि ह्यांनीं त्या वेडावून गेल्या होत्या. “मने हरिरूपीं गुंतल्या वासना। उदास या सुना गौळियांच्या॥” हा तुकोवांचा अभंग पाहावा. श्रीकृष्ण साक्षात् ईश्वर, सर्वांतर्यामी, गुणातीत, सर्वसाक्षी होते. गोपींचे यहिणी म्हणून पति-पुत्रांवर प्रेम असावयास पाहिजे होते. पण त्यांच्या सर्व प्रेमाचा विषय एक श्रीकृष्ण झाल्यामुळे त्याला परमार्थदृष्टीने ‘व्यभिचार’ असे कौतुकाने नांव दिलेले आहे. गोपी कामाने प्रथम प्रवृत्त झाल्या खाऱ्या, पण त्या मन्मथमन्मथाने त्यांना निष्काम केले व त्यांचे निस्पचार प्रेम श्रीकृष्णावर जडले. “निस्पचारा प्रेमा। विषो होय जे प्रियोत्तमा। तें दुजें नव्हे कीं आत्मा। याचिलांगी॥” असे ज्ञानोबारायांनी म्हटले आहे. ज्याचे अखंड ध्यान होतें तद्रूपता प्राप्त होते हा न्याय आहे. ‘ज्याचे जया ध्यान। तेंचि होय त्याचे मन॥’. ज्ञानोबारायांनी म्हटले आहे कीं, कोणत्याही कां

\*\*\*\*\*  
मिधानें होईना – ‘भक्ति कां विषयविरागें अथवा वैरें’ – भक्तीनें, शानानें, द्वेषानें, छलबुद्धीनें, पण देवाकडे चित्त वळलें म्हणजे देवाचेंच पद मिळते. “पाहे पां वहळभाचेनि व्याजें। तिया ब्रजांगनाचि निजें। मज मिनलिया काय माझें। स्वरूप नव्हती ? || ४६५ || नातरी भयाचेनि मिसें। मातें न पविजेचि काय कंसें ? | कीं अखंड वैरवशें। चैद्यादिकी ? || ४६६ || अगा सोयेरेपणेंचि पांडवा। माझें सायुज्य यादवा। कीं ममल्ये वासुदेवा-। दिकां सकळां || ४६७ || नारदा ध्रुवा अकूरा। शुका हन सनल्कुमारा। इयां भक्तां मी धनुर्धरा। प्राप्य जैसा || ४६८ || तैसाचि गोपिकांसि कामें। तया कंसा भयसंभ्रमें। येरां धातका मनोधर्में। शिशुपालादिकां || ४६९ || भलतिया जाति जन्मावें। मग भजिजें कां विरोगावें। परि भक्ता का वैरिया व्हावें। माझियाचि || ४७२ ||” ( ज्ञानेश्वरी, अ. ९ )

तात्पर्य, गोपिका कामबुद्धीनें जरी प्रथम श्रीकृष्णाकडे वेधल्या गेल्या तरी त्या कृष्णरूप होऊन निष्कामनच ज्ञात्या. गोपीना श्रीकृष्णाचा वेध ठढ लागला होता. “ तुका म्हणे छंदें। येणे मोहिलीं गोविंदे || ” गोपीन्या वेधावहल नाथमहाराज म्हणतात-

“ रासऋषा गोपीकांप्रति। कोणी म्हणेल कामासक्ति। तेथ कामाची कैंचि प्राप्ति। ऐक निश्चिती उद्धवा || १५० || जेथ मी क्रीडें आत्मारामु ! तेथ केविं रिघे बापुडा कामु। माझे कामें गोपिका निष्कामू। कामसंभ्रमु त्यां नाहीं || १५४ || जेथ माझा क्रीडासुखक्लोळ। तेथ कोण स्मरे काळ वेळ। गोपिकांचे भाग्य प्रवळ। माझें सुख केवळ पावल्या || १६० || ऐसियांसी म्यां निचाडतां। कृतज्ञाचे परी सांझूनि जातां। माझ्या वियोगकाळींची व्यथा। पापाण पाहतां उतटती || १७५ || यापरी मजवेगळ्या असतां। मागे माझी कथावार्ता। सदा माझें स्मरण करितां। मदाकारता पावल्या || १७६ || करितां दलण-कांडण। माझे दीर्घस्वरे गाती गुण। कीं आदरिल्या दधिमंथन !। माझें चरित्रगायन त्या करिती || १७७ || करितां सदासंमार्जन। गोपिकांसी माझें ध्यान। माझेनि स्मरणे जाण। परिये देणे वाळकां || १७८ || गायींचे दोहन करितां। माझे स्मरणीं आसक्तता। एवं सर्वकर्मीं वर्ततां। माझ्या विसराची वार्ता। विसरल्या || १७९ || करितां गमनागमन। अखंड माझ्या ठारीं मन। आसन भोजन प्राशन। करितां मद्ध्यान तयांसी || १८० || ऐसी अनन्य ठारींच्या ठारीं। गोपिकांसि माझी प्रीति पाहीं। त्या वर्ततांही देहगेहीं। माझ्या ठारीं विनटल्या || १८२ ||

यापरी बुद्धि मदाकार । म्हणोनि विसरल्या घर-दार । विसरल्या पुत्र-भ्रतार ।  
 निजव्यापार विसरल्या ॥ १८३ ॥ विसरल्या विषयसुख । विसरल्या द्वंद्वदुःख ।  
 विसरल्या तहान-भूक । माझेनि एक निदिध्यासें ॥ १८४ ॥ जेणे देहें पति-पुत्रांतें ।  
 आस मानिले हातें चित्तें । तें चित्त रातलें मातें । त्या देहातें निरसोनि ॥ १८५ ।  
 विसरल्या इहलोक परलोक । विसरल्या कार्य-कारण निशेख । विसरल्या नाम-रूप  
 देख । माझें ध्यानसुख भोगतां ॥ १८६ ॥ जेविं का नाना सरिता । आलिया सिंधूतें  
 ठाकितां । येथें पावोनि समरसता । नामरूपता विसरल्या ॥ १८८ ॥” ( एकनाथी  
 भागवत, अ० १२ )

गोपीची भगवद्भक्ति इतकी निरूपम होती कीं कवीरासारख्यांनाही आपली  
 भक्ति त्यांच्यापुढे तुच्छ वाटली ! काशीस एकदां कवीराच्यामागें हजारों  
 भाविकजन त्यांच्या नांवाचा जयजयकार करीत धांवत असतांना कवीर साहेब  
 झटकन् मागें वलून म्हणाले—

### दोहा

कवीर कवीर क्या कहे जा जमुनाके तीर ।  
 एक गोपिके प्रेममे वहे गये कोटि कवीर ॥

“ कवीर-कवीर काय करीत वसलांत ! यमुनेच्या तीरावर जा, एकेका गोपीच्या  
 प्रेमांत कोश्यवधि कवीर वाहून जातील ! ”



४ भक्तिसाधनविचार

सा तु कर्मज्ञानयोगेभ्योऽप्यधिकतरा ॥ २५ ॥

फलरूपत्वात् ॥ २६ ॥

ईश्वरस्याप्यभिमानदेष्टिवादैन्यप्रियत्वाच्च ॥ २७ ॥

तस्या ज्ञानमेव साधनमित्येके ॥ २८ ॥

अन्योन्याश्रयत्वमित्यन्ये ॥ २९ ॥

स्वयंफलखपतेति ब्रह्मासः ॥ ३० ॥

राजगृहभोजनादिषु तथैव दृष्टत्वात् ॥ ३१ ॥

न तेन राजपरितोषः क्षच्छांतिर्वा ॥ ३२ ॥

तस्मात्सैव ग्राहा प्रमुक्षभिः ॥ ३३ ॥

अर्थ

कर्म, ज्ञान व योग ह्यांपेक्षां भक्तिच श्रेष्ठ आहे, कारण भक्ति ही फलरूप आहे व ईश्वरालाही अभिमान आवडत नाहीं आणि दैन्यच प्रिय आहे. ज्ञान हेच भक्तीचं साधन आहे असे कोणी म्हणतात, ज्ञान व भक्ति हीं अन्योन्यावलंबी आहेत असेही कोणी म्हणतात, पण भक्ति ही स्वयंफल-रूपिणी आहे, असे नारदांचे मत आहे. राजगृह व भोजन इत्यादि ठिकाणीही असेच दिसते. राजवाडा नुसता पाहून आत्याने कांहीं राजाची प्रसन्नता जोडत नाहीं किंवा भोजनाची नुसती तयारी पाहून कांहीं भुकेचे निवारण होत नाहीं. म्हणून संसारांतून तरून जाण्याची इच्छा करणारांनी (मुमक्षुंनी) भक्तीचाच मार्ग धरावा.

स्पष्टीकरण

(२५-२७) ईश्वरप्राप्तीचे मार्ग तीन आहेत; कर्ममार्ग, ज्ञानमार्ग व योगमार्ग. पण भक्तिमार्ग हा ह्या तिन्ही मार्गांहून श्रेष्ठ आहे. हे तिन्ही मार्ग चळीचे नाहींत; इतकेंच काय पण त्या-त्या मार्गांचे वरोवर मर्म समज्ज्ञन मनुष्य

\*\*\*\*\*  
 चालला तर ते मार्ग ईश्वराकडे च नेऊन पोहोचवतील, पण त्या मार्गात खबगे फार आहेत. कर्माचा कर्मठपणांत, ज्ञानाचा अभिमानांत व योगाचा दंभांत परिपाक झालेला पुष्कळदा दिसतो व कर्मी, ज्ञानी व योगी हे बहुधा गर्वाचे पुतळे बनलेले आढळतात. भक्तिमार्गानें जाणारा. मनुष्य देवाकडे स्वामित्व देऊन आपण त्याचा दीन दास वनून राहतो. तो आपल्या बुद्धीची प्रौढी गात नाहीं. माझ्या कर्तृत्वानें, बुद्धीनें किंवा सामर्थ्यानें मीं अमूक केले असें तो समजत नाहीं, तर सर्व करणे देवाचे आहे असें मानून देवाच्या पायीं लीन होऊन जातो. देवाला अभिमान आवडत नाहीं, त्याला दैन्य आवडते. तुकोवा म्हणतात—“देव सोयरा देव सोयरा | देव सोयरा दीनाचा ॥ १ ॥” भक्त असा दीन असतो म्हणून कर्मी, ज्ञानी व योगी अशांपेक्षां देव भक्तांकडे च चटकन् वळतो.

### अभंग

कृपावंते किती । दीनें वहु आवडती ॥ १ ॥  
 त्यांचा भार वाहे माथां । करी योग-क्षेम-चिंता ॥ २ ॥  
 भुलो नेदी वाट । करी धरूनि दावी नीट ॥ ३ ॥  
 तुका म्हणे जीवे । अनुसरतां एका भावे ॥ ४ ॥

एकमावानें, एकनिष्ठेनें हरीला शरण गेलेला भक्त त्याला फार आवडतो, ‘जो ये मज अनन्यशरण | तयाचे निवारीं मी जन्म-मरण ॥’ अशी देवाची प्रतिज्ञा आहे. देवाला दैन्य प्रिय आहे, अर्थोत्तच अभिमान प्रिय नाहीं. निर्मानमोह म्ह. अभिमान व मोह ज्यांचे गळाले आहेत अशाच पुरुषांना अव्यय पदाची (श्रीहरिचरणाची) प्राप्ति होते (गीता १५-१). कंस, रावण, हिरण्यकशिपु, इत्यादि दैत्य अभिमानानेच बुडाले व नारद, ध्रुव, अक्रूर, प्रल्हाद, इत्यादि असंख्य भक्त विद्या वय-ज्ञान-तपादिकांचा अहंकार सोडून हरिचरणीं लीन झाल्यानेच तरले. अहंकारानेच हरि दुरावतो व दैन्यानें जवळ होतो. म्हणूनच तुकोवांसारखे भक्तराज “नीचपण वरवें देवा | न चले कोणाचाही हेवा ॥ १ ॥” “लहानपण दे गा देवा | मुंगी साखरेचा रवा ॥” असेच देवापाशीं मागणे मागतात. नम्र होणे, लवणे, लोटांगणे घालणे ह्यासारखी बलवत्तर दुसरी शक्ति नाहीं. वस्तुतः मौज अशी आहे कीं लहान होणे म्हणजेच मोठे होणे आहे ! ‘अणोरणीयान्’ होणे म्हणजेच ‘महतो महीयान्’ होणे आहे ! ‘अणु-रेणू यां थोकडा’ होऊनच ‘तुका

\*\*\*\*\*
आकाशाएवढा' ज्ञाला ! अणुरेणूपेक्षां लहान होणे म्हणजेच 'अहं' निःशेष पुसून टाकणे होय. अहं नेहमींच 'लघु' मर्यादित असते. तें नाहींसे ज्ञाले म्हणजेच उरले तें सगळे बृहत् 'ब्रह्म'च होय ! हे 'अहं' दुजेपणाचे भूत उत्पन्न करिते. त्याचा वेपत्ता करून टाकावा कीं मग हरिच उरतो. "दुजे खडे तरी ! उरला तो अवधा हरि" आणि त्याला धुंडावयालाही मग लांब नको जावयाला—'आपणाचाहेरी ! नल्यो ठाव धुंडावा ॥' असो. तर अभिमान हा हरीला दुरावणारा असल्यामुळे व कर्म-ज्ञान-योगादि हरिप्राप्तीच्या साधनांत तो उत्पन्न होण्याचा अधिक संभव असल्यामुळे ह्या साधनांपेक्षां दीनता ज्याने उत्पन्न होते व अभिमानाचा नायनाट होतो असा भक्तिपंथच अधिक ध्रेयस्कर आहे व म्हणून साधकांनी भक्तीचाच आश्रय करावा. देवांनींच स्वतः उद्घावाला 'भक्त्याहमेकया ग्राद्यः' म्ह० मी केवळ भक्तीनेंच वश होणारा आहे असे सांगतांना म्हटले आहे कीं "न साधयति मां योगो न सांख्यं धर्मं उद्घव । न स्वाध्यायस्तपस्त्यागो यथाभक्तिर्मोर्जिता ॥ २० ॥" ( श्रीभागवत, संक्षेप ११, अ० १४ ) भक्तिमार्ग हा वरील तिन्ही मार्गेपिक्षां श्रेष्ठ म्हणण्याचे पहिले कारण हें आहे. दुसरे कारण असे आहे कीं भक्ति फलरूपिणी आहे. भक्ति म्ह० प्रेम, ह्यापासून दुसरे कांहीं मिळवावयाचे नसते. प्रेमाचे साजुक, कोवळे सुख भोगण्यांतच भक्त रंगून जातो. 'मुखीं नाम हातीं मोक्ष' असा हा रोकडा व्यवहार आहे. ह्यांत उधारी नाहीं. जस-जशी भक्ति करीत जावी तस-तसा आनंद वाढत असतो. "पूर आला आनंदाचा । लाटा उसळती प्रेमाच्या ॥ १ ॥" असा हा भक्तिसुखाचा अनुभव आहे. पण केव्हां ? 'विष्वल सांगडी वांधू' तेव्हां. जों-जों नामस्मरणाचा छंद वाढेल तों-तों 'श्रीरंग अंगा येहूल.' भक्ति हें केवळ साधन नाहीं तर साध्य आहे. भक्ति हेंच भक्तीने फल आहे. ह्याला अधिकाराची अपेक्षा नाहीं, बुद्धिवैभवाची गरज नाहीं, इंद्रिये कोंडावयाचे कारण नाहीं, फक्त एक श्रीहरि पाहिजे अशी अत्यंत आवड उत्पन्न ज्ञाली म्हणजे ज्ञाले. देव पाहिजे, मनापासून देवच पाहिजे अशी तगमग सुरु ज्ञाली कीं तो भक्तीचा सोहळा भोगूं लागतो. कोणत्याही जातीचा, कसल्याही परिस्थितीतला, केवढाही मंदबुद्धीचा, कोणत्याही वयाचा मनुष्य असो,—त्याला अंतःकरणपूर्वक देव हवासा ज्ञाला कीं तो भक्तकोटींत प्रविष्ट ज्ञालाच. त्याला बाश्य साधनांची आवश्यकता नाहीं व उपाधींचा अडसर नाहीं. तो देवालाही वेध लावतो.

अभंग

गौळियांची ताकपिरे । काय पोरे चांगली ॥ १ ॥

केवढा त्यांचा छंद देवा । काय सेवाभक्ति ते ॥ २ ॥

काय उपास पडले होते । कण्यांभोवत्या विदूराच्या ॥ ३ ॥

तुका म्हणे कुंजा दासी । रूपराशि हीनकवा ॥ ४ ॥

भगवंतांनीही गीतेत आपली माया दुरस्त्य आहे म्हणून सांगितले आहे, पण लागलेंच ‘मामेव ये प्रपञ्चन्ते मायामेतां तरन्ति ते’ ( अ० ७-१४ ) असे म्हटले आहे. माझ्या भक्तांना – ‘तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ’– मी बुद्धियोग देतों व त्यांचे ‘अज्ञानजं तमः’ मी स्वतः नाहींसे करितों; ( अ० १०-११११ ) असे देवांनी मोळ्या प्रेमाने सांगितले आहे. जे सर्व कर्म मला अर्पण करितात व ‘अनन्येनैव योगेन मां ख्यायं उपासते’ म्ह० अनन्य भावाने माझ्या ख्यानांत रंगून जातात, ‘तेषामर्ह समुद्रती मूल्युसंसारसागरात्’ असे देवांनी भक्तप्रेमानं आश्वासन ( अ० १२-६७ ) दिले आहे. देवाचें असे जितके पाठवळ भक्तांना आहे तितके तें कर्म-ज्ञान-योग-न्वायांना नाहीं! देवाला जाणावयाचेही भक्तीने– ‘भक्तया मामभिजानाति’ ( अ० १८-५५ )– व देवाला जाणल्यावरही भक्तीचेच सुख भोगावयाचे– “ब्रह्मभूतः प्रसन्नात्मा... मन्दक्तिं लभते पराम्” ( अ० १८-५४ ). अशा प्रकारे भक्तींत आरंभ, भक्तींत प्रगति व भक्तींतच शेवट असल्यामुळे भक्ति ही स्वयंफलरूपिणी आहे असे नारदांनी म्हटले आहे, व ‘सैव ग्राह्या मुमुक्षुभिः’ – कर्म-ज्ञान-योगांकडे चित्त फांकू न देतां मुमुक्षूनी भक्तीचाच आश्रय करावा असे वजावून सांगितले आहे. सर्व साधु-संतांचा असाच उपदेश आहे. समर्थांनी मनाच्या श्लोकांत प्रारंभींच ‘मना सज्जना भक्तिपंथेन्च जावे’ असे सांगितले आहे. ‘चि’ पदाने अन्यपंथांची व्यावृत्ति सुचिविली आहे हैं उघड आहे. त्यांनी राममंत्राच्या श्लोकांत पहिलाच श्लोक घातला आहे तो हा-

नको शास्त्र अभ्यास व्युत्पत्ति मोठी । जडे गर्वताठा अभीमान पोटी ।

कसा कोणता नेणवे आजपा रे । हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ॥ १ ॥

‘हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा’ हाच मुख्य बोध ज्यांत आहे त्या हरिपाठांत ज्ञानोबारायांनी “योग-यागविधी येणे नोहे सिद्धि । वायांचि उपाधी दंभधर्म ॥”

\*\*\*\*\*  
 “ जगतप-कर्म हरिविण धर्म । वाउगाचि श्रम व्यर्थ होय ॥ ” असे उद्गार काढले आहेत. ‘ दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया ’ ह्या श्लोकावर टीका करितांना मायानदींत कर्मठ, ज्ञानी, योगी, जपी, तपी सारे कसे वाहून जातात, ह्याचे ज्ञानोवारायांनी सुंदर वर्णन केले आहे. त्यांतील चारच ओँव्या पाहा—  
 “ एक स्वयंबुद्धीच्या वाहीं । रिशाले तथाची शुद्धीचि नाहीं । एक जाणिवेचे डोहीं । गवेंचि गिळिले ॥ ८३ ॥ एकी वेदत्रयाचिया सांगडी । घेतल्या अहंभावाचिया धोंडी । तें मदमीनाच्या तोंडीं । सगळेचि गेले ॥ ८४ ॥ एकी यजनक्रियेचे पेटी । बांधोनि घातली पोटीं । ते स्वर्गमुखाच्या कपाटीं । शिरकोनि ठेले ॥ ८९ ॥ एकी मोळीं लागावयाचिया आशा । केला कर्मवाह्यांचा भरंवरा । परी ते पडले वळसां । विधि-निपेधांच्या ॥ ९० ॥ ” हे सगळे मायानदीच्या प्रवाहांत बुडतात, मग तरतात तरी कोण ? “ येथ एकचि लीला तरले । जे सर्वमावें मज भजले । तयां ऐलीच थडी सरले । मायाजळ ॥ ९७ ॥ ” मायानदींत सारेच बुडतात, पण देवाला अनन्यमावानें भजणारे व त्याला प्रेमसर्वस्व अर्पण करणारे भक्त मात्र तरतात. ह्यासाठीं देवाचें भक्तिप्रेममुखच सर्व साधु-संत मागतात. “ भक्तिप्रेमाविण ज्ञान नको देवा । अभिमान नित्य नवा तथामाजी ॥ १ ॥ प्रेममुख देईं प्रेममुख देईं । प्रेमेविण नाहीं समाधान ॥ २ ॥ ” असे नाथांनी देवापाशीं मागितले आहे. ह्या संवंधाने—

अवध्या वाटा ज्ञात्या क्षीण । कळीं न घडे साधन ।  
 उचित विधि-विधान । न कळे न घडे सर्वथा ॥ १ ॥  
 भक्तिपंथ बहु सोपा । पुण्या नागवे या पापा ।  
 येणे जाणे खेपा । येणेचि एके खुंटती ॥ २ ॥

—असे तुकोवांनीं म्हटले आहे. ‘ सैव ग्राह्या ’ म्हणजे भक्तीचाच आश्रय मुमुक्षु जीवांनीं करावा. ह्या नारदांच्याच उपदेशाचा अनुवाद सर्व संतांनीं केला आहे.

( २८-३३ ) कर्म-ज्ञान-योगांपेक्षां भक्तिच श्रेष्ठ आहे; कारण ती स्वयंफलस्त्रप आहे, असे नारदांनीं जें वर म्हटले आहे तेंच दोन उदाहरणे देऊन पुढील पांच सूत्रांत सिद्ध केले आहे. भक्तीचे साधन ज्ञान आहे, म्हणजे ज्ञानानें ती उत्पन्न होणारी आहे असे कोणी म्हणतात. ज्ञानानें भक्ति व भक्तीनें ज्ञान ह्याप्रमाणे एकमेकांच्या संगतीनें उत्पन्न होऊन वाढीस लागतात असे आणखी

\*\*\*\*\*  
कोणाचें मत आहे. पण नारदांना हीं दोन्ही मतें पसंत नसून भक्तिच भक्तीचे मूळ व भक्तिच भक्तीचे फल असें त्यांचें सांगणे आहे. भगवंतांनी गीतेतही हेच सांगितलें आहेसे वाटतें. ‘भक्त्या मामभिजानाति’ म्ह. भक्तीनेच जीव मला जाणतो व मला जाणून ‘ब्रह्मभूत’ झाला, चित्तांतील सर्वे वृत्तींचा लय होऊन कडकड नाहीशी होऊन तो ‘प्रसन्नात्मा’ झाला कीं ‘मद्भक्ति लभते पराम्’—माझी पराभक्ति भग त्याच्या अनुभवाला येते. ज्ञानपूर्व भक्ति व ज्ञानोत्तर भक्ति अश्या भक्तीच्या दोन पायच्या आहेत. भक्तीनें ज्ञान होतें व ज्ञानयुक्त भक्तीने पराभक्तीचे सुख मिळतें.

१

भक्तीच्या पोटा सुक्ति पै आली । भक्तीने सुक्तीते वाढवीलें ॥ १ ॥  
भक्ति ते माता सुक्ति ते दुहिता । जाणोनी तत्वां भजन करी ॥ २ ॥

२

भक्तीचे उदरीं जन्मलें ज्ञान । भक्तीने ज्ञानासी दिघलें महिमान ॥ १ ॥  
भक्ति तें मूळ ज्ञान तें फल । वैराग्य केवळ तेर्थींचे फूल ॥ २ ॥  
फूल-फल दोन्ही येर-येरांपाठीं । ज्ञान वैराग्य तेवीं भक्तीचे पोटीं ॥ ३ ॥  
भक्तियुक्त ज्ञान तेयें नाहीं पतन । भक्तिमाता तथा करीतसे जतन ॥ ४ ॥  
एका जनार्दनीं शुद्धभक्तिक्रिया । ब्रह्मज्ञान त्याच्या लागतसे पायां ॥ ५ ॥

ह्या दोन उत्कृष्ट अभंगांत नाथमहाराजांनी भक्तीपासूनच वैराग्य व वैराग्याच्या पोटीं ज्ञान उत्पन्न होतें आणि असलें भक्तिमातेच्या कक्षांत वागणारें ज्ञान मात्र पतनाला कारण होत नाहीं असें मोठ्या मौजेने सांगितलें आहे. भक्तीचा तावा सोडून स्वच्छंदानें वागूं लागले म्हणजे मात्र पतन निश्चित आहे. तसलें उच्छृंखल ज्ञान खडुयांत पाडील. ज्ञानानें भक्ति उत्पन्न होते हें म्हणणे खरें नसून भक्तीनेच ज्ञान उत्पन्न होतें हें खरें आहे. राम-कृष्ण-हरीचे प्रेमानें भजन करणाऱ्या भक्तांच्या दारीं ब्रह्मज्ञान खेळणे होऊन पडलेले असतें. वरील विवेचनांत शुद्ध ज्ञानाचा धिकार करण्याचा हेतु नाहीं—तसें करणे अविचाराचें होईल. भक्तीवांचून शाब्दिक ज्ञान व्यर्थ आहे,— भक्तीवांचून ज्ञान अहंकार वाढवून खडुयांत पाडील. मात्र भक्ति असेल तर सहजींच ज्ञान मिळेल असें सांगण्याचा नारदादि संतांचा हेतु

आहे. 'ब्रह्म सत्यं जगन्मथ्या जीवो ब्रह्मैव नापरः' ह्या क्षेकार्धीत सर्वं ज्ञानं आलें आहे. हजारों ग्रंथांतून हेच तीन सिद्धान्त विशद करून खुलवून विस्तारानें सांगितले आहेत. यांवरील शास्त्रग्रंथ पाहून मनुष्यं ज्ञानसंपन्न होईल व ज्ञानाच्या गोष्टी सांगूं लागेल; पण अनुभवाशिवाय तें ज्ञान काय कामाचें? तो अनुभवाचा रंग भक्तिप्रेमाचा जिव्हाळा असल्यावांच्यून कधीही येणार नाहीं. प्रेमाची गोडी चाखूं लागलें पाहिजे. शब्दज्ञानानें राजवाडा डोऱ्यांपुढे उभा राहिला, पण चाखूं लागून राजवाढ्यांत शिरून राजाचा परिचय झाला पाहिजे, राजाची प्रसन्नता जोडली पाहिजे. हजारों भिकारी राजवाडा लांबून पाहत असतात; पण त्याचा काय उपयोग! राजाची ओळख झाली पाहिजे. तसेच देवाचें शब्दज्ञान होऊन भागत नाहीं, त्याची ओळख होऊन कृपा झाली पाहिजे. त्याचप्रमाणे भोजनाचें खूप वर्णन अमृत-रायाच्या परखाच्या कटावांतून किंवा मुक्तेश्वरी भारतांतून वाचिलें किंवा ऐकिलें तरीसुद्धा भुक्तेचें निवारण होणार आहे काय? जिलब्या, साखरभात, लाडू ह्यांचीं ताटें पाहून भूक कशी निवणार? ते पदार्थ तोंडांतच घातले पाहिजेत. खाळूच्यावांच्यून गोडी कशी कळणार व तृसि कशी होणार? "बोलाचीच कढी बोलाचाचि भात। जेवूनियां तृस कोण झाला?" राजवाडा किंवा भोजनसिद्धि नुसती पाहून उपयोग नाहीं, तर राजकृपासंपादन किंवा प्रत्यक्ष भोजन झालें पाहिजे. त्याचप्रमाणे शाब्दिक ब्रह्मज्ञानानें कार्यभाग होणारा नसूत भक्तिप्रेमानेंच हरीची प्राप्ति करून घेऊन तो आनंद प्रत्यक्ष भोगला पाहिजे.



## ५ भक्तीचीं साधने

तस्याः साधनानि गायत्र्याचार्याः ॥ ३४ ॥

तत् विषयत्यागात्संगत्यागाच्च ॥ ३५ ॥

अव्यावृतभजनात् ॥ ३६ ॥

लोकेऽपि भगवद्गुणश्रवणकीर्तनात् ॥ ३७ ॥

मुख्यतस्तु महत्कृपयैव भगवत्कृपालेशाद्वा ॥ ३८ ॥

महत्संगस्तु दुर्लभोऽगम्योऽमोघश्च ॥ ३९ ॥

लभ्यतेऽपि तत्कृपयैव ॥ ४० ॥

तस्मिस्तज्जने भेदाभावात् ॥ ४१ ॥

तदेव साध्यताम् तदेव साध्यताम् ॥ ४२ ॥

अर्थ

भक्तिशास्त्राचे मुख्य प्रवर्तक किंवा भक्तिसुधानुभवी संत भक्तीचीं साधने कोण-कोणती आहेत ती प्रेमाने गाऊन सांगतात. विषयत्याग, संगत्याग, अखंड-नामस्मरण, लोकांतही भगवंताच्या गुण-कर्मांचे श्रवण व कीर्तन, हीं भक्तिप्रेमाचीं साधने आहेत; पण मुख्यतः संत-सज्जनांची कृपा-म्हणजेच भगवंताचा कृपालेश - जोडला पाहिजे. संतसंग आधीं दुर्लभ आहे, वरें मिळालाच तर अगम्य आहे, पण मिळाल्यास मात्र अमोघ म्हणजे रामवाणासारखा सर्व कार्य करण्यास समर्थ आहे. आणि सत्संग तरी भगवंताची कृपा झाली तरच मिळणार आहे. संत आणि भगवंत हे एकच आहेत. त्यांत भेद नाही म्हणून भगवत्कृपाच ( भक्ति-प्रेम करून ) जोडावी.

स्पष्टीकरण

(३४) कर्म-ज्ञान-योगांहून भक्ति श्रेष्ठ आहे असे सिद्ध केल्यावर नारद भक्तीचीं साधने सांगतात. भक्तीचा जिब्हाळा मूळांतच पाहिजे हे खरे. याह्या साधनांनीही भक्ति उत्पन्न करितां व वाढवितां येते. ‘भक्ति मूळांतच नसेल तर उत्पन्न करितां येते काय?’ असा प्रश्न नेहमी विचारण्यांत येतो,

\*\*\*\*\*  
त्याला नारदांच्या ह्या सूत्रांत चांगले उत्तर सांपडते. पाण्याच्या धारेने खडकही जर फुटतात, तर भक्तीच्या प्रचंड ओघांत सांपडलेला अभक्त पापाणही फुटेल व त्याच्यांत प्रेमाचा जिव्हाळा उत्पन्न होईल ह्यांत कांहीं शंका बाळगावयास नको. मौज अशी आहे कीं प्रेम हा जीवाचा स्वभावच असल्यामुळे प्रेमाचा ओलावा ज्याच्यांत नाहीं असा एकही मनुष्य सांपडणे शक्य नाहीं. ‘श्रद्धामयोऽयं पुरुषः’ मनुष्याच्या प्रेमाचे विषय वेग-वेगले असूं शक्तील; पण प्रेमच नाहीं असा मनुष्यच सांपडणार नाहीं. कोणाचें देहावर, कोणाचें दारेवर, कोणाचें द्रव्यावर, कोणाचें अपत्यावर, कोणाचें लौकिकावर, अधिक प्रेम असते; पण प्रत्येकाच्ची प्रेमकला अंशांशाने अनेक सचेतन किंवा जड पदार्थीवर वांटली गेलेली असते. त्या प्रेमकलेला अन्य पदार्थ न देतां पूर्णीशाने श्रीहरीकडेच लावणे, म्हणजे तें प्रेमसर्वस्व हरीला वाहणे ह्याचेंच नांव भक्ति. “प्रेम अमृताची धार। वाहे देवाही समोर ॥” प्रेमामृताची संपूर्ण अखंड धार देवावर वाहणे म्हणजे प्रेमामृताचे तुषार अन्य नश्वर विषयांकडे न जाऊ देतां सर्व प्रेम एकवटून त्या एकवट, पूर्ण, नित्यप्रेमाचा विषय श्रीहरिच करणे हीच खरोखर भक्तीची व्याख्या करणे योग्य होईल. अशी भक्ति कोणत्या साधनांनीं उत्पन्न होईल ह्याचा विचार नारद ह्यापुढे सांगतात.

( ३५ ) मनुष्यमात्राच्या चित्तांतले प्रेम विषयांनीं आपल्याकडे ओढून घेतलेले असल्यामुळे नारद प्रथमच विषयत्याग करण्यास सांगतात. चित्ताचे काम चिंतन करणे एवढेच असल्यामुळे चित्ताला तुम्हीं विषय दिलेत तर तें विषयांचे चिंतन करील व हरि दिलात तर हरीचेंच चिंतन करील ! “विषयान्यायतश्चित्तं विषयेषु विषज्जते । मामनुस्मरतश्चित्तं मयेव प्रविलीयते ॥” असे एके टिकाणीं भागवतांत म्हटले आहे. हे सारे आपल्याकडे थेतें. छंदानें छंद वाटतो. नाटके पाढूं लागलां तर नाटकांचेंच प्रेम वाटेल व कीर्तने ऐकूं लागलां तर कीर्तनांचेंच प्रेम वाटेल. तुम्ही डोळ्यांना नाटके दाखविणार, कां कीर्तने दाखविणार, चित्ताची मोहर कोणीकडे फिरवणार हे मुद्द्याचे आहे; म्हणूनच प्रल्हादांनीं देवापाशीं मागितले आहे कीं, अविवेकी पुरुषांची विषयांवर जी प्रीति असते तीच माझी तुझ्या टिकाणीं असो – “या प्रीतिरविवेकानां विषयेष्वनपायिनी । त्वामनुस्मरतः सा मे हृदयान्माप्सर्षतु ॥” ( पांडवगीता ). जीवाला पूर्वसंस्कारबलाने व ह्या जन्मींच्या सतत विषयसेवनाने विषयांचेंच प्रेम वाटत असते. विषयसुखांढून

\*\*\*\*\*  
 श्रेष्ठतर सुखाचा अनुभव नसल्यामुळे असें होणे साहजिकच आहे. “तैसा हृदयामध्ये मी राम। असतां सर्व सुखाचा आराम। भ्रांतासि तरी काम। विषयांवरी ॥” ( ज्ञानेश्वरी ) जो गर्भश्रीमंतीचा सुखसोहळा घरींच भोगूं शकतो तो पंचविषयांच्या पांच घरीं मधुकरीचे तुकडे मागावयाला कशाला धावेल? विषयांत सुखाभास असला तरी शाश्वतचे सुख नाहीं. विषयसुख परावलंबी व क्षणभंगुर आहे. ज्या देहाच्या जोरावर विषय भोगावयाचे तो देहच मुळीं नश्वर व मोडका आहे. ह्यासाठीं ‘न तेषु रमते बुधः’ ज्ञाता पुरुष विषयांत रमत नाहीं. ‘विषयभोगीं जें सुख। तें सावंतनि जाण दुःख।’ हा अनुभव सर्वांस मार्गे-पुढे येतोंच म्हणून जाते पुरुष विषयांना विषवत् त्याज्य समजून त्यांपासून दूर राहतात. विषयविषयधर हे पांच मर्मस्थानीं चावून विवेक नष्ट करितात, अज्ञानाची झांपड डोळ्यांवर आणून आपलेपण विसरवितात, म्हणून महात्मे विषयत्याग करावयास सांगतात. आतां आपणां प्राप्तिकांना सर्वस्वीं विषयत्याग करणे अशक्य असल्यामुळे त्यांनीं त्यांतच थोडा पर्याय काढला आहे. “विधीने सेवन। विषयत्यागाते समान ॥” हा तो पर्याय होय. विधिपूर्वक विषयसेवन हे विषय-त्यागासमान होय. अगदीं मोकाट गुरासारख्ये मन सैराट सोडप्यापेक्षां त्याला नियमाच्या मर्यादेंत टेविले म्हणजे तें हळू-हळू निर्विषय होईल. विषयांचा समूळ त्याग हा उत्तम, पण तो शक्य नाहीं म्हणून विधिपूर्वक विषयसेवन केलेंत तरी चालेल अशी संतांनीं दयेने सवलत टेविली आहे. मैथुन, मांस व मध्य ह्यांकडे जीवांची सहज प्रवृत्ति आहे, पण त्यांपासून निवृत्त व्हावें हे अल्यंत इष्ट; तथापि तें कठिण असल्यामुळे विवाहज्ञाची मर्यादा वेदांनीं घालून दिली आहे. “लोके व्यवायामिषमद्यसेवा नित्यास्तु जंतोर्नहि तत्र चोदना। व्यवस्थितिस्तेषु विवाहयज्ञ सुराग्रैरासु निवृत्तिरिष्टा ॥” ( श्रीभागवत, ११-५-११ ). जन्मप्रसंगाने जो संग झाला त्यावर पुन्हा स्त्रीस्पर्श करावयाचा नाहीं अशा निग्रहाने शुक, भीष्म, मारुति, शंकराचार्य, ज्ञानोद्याराय, समर्थ, इत्यादि जे महात्मे सारा जन्म सोंवळा टेवून गेले ते वहादर वीर तर खरेच, पण धर्मपत्नीपाणिग्रहण केल्यावर ‘प्रजार्थं स्त्रीसेवन। कङ्कुकाळीं गमन नेमस्त ।’ हा निर्बंध आमरणान्त ज्यांनीं पाळला तेही त्यांच्यासारखेच विषयत्यागी म्हटले पाहिजेत. असो. तात्पर्य काय कीं विषयत्याग सर्वस्वीं होणे उत्तम, पण विधिपूर्वक विषयसेवन हेही त्याच्या खालेखाल किंवद्दुना तितकेंच उत्तम आहे ह्यांत शंका नाहीं. समर्थींचे ब्रह्मचर्य

आणि नाथांचा यृहस्याथ्रम ह्या दोहोंची ओग्यता सारखीच आहे. समर्थोंनी विषय-त्यागाचें मर्म दासवोधांत (द० १२, स. ६) फार सांगितले आहे, ‘बहुतीं विषय निदिले। आणि तेचि सेवीत गेले।’ असा प्रकार असतांना ‘देह चालतां विषय-त्यागी। ऐसा कोण आहे जगी?’ असा श्रोत्यानें प्रश्न केल्यावर समर्थोंनी ‘वैराग्ये करावा त्याग। तरीच परमार्थयोग।’ असें म्हणून “सबळ विषय त्यागणे। शुद्ध कार्याकारण घेणे। विषयत्यागांची लक्षणे। चोलया ऐसीं ॥ २७ ॥” असें उन्नर केले आहे. शुद्ध म० विद्युक्त विषय-आसक्तीनिं नव्हे तर कर्तव्य म्हणून-कार्याकारण घेणे ह्यालाच त्यांनी विषयत्याग म्हटले आहे. असा हा विषयत्याग केला पाहिजे. नुसता विषयत्याग करूनही भागत नाहीं तर संगत्यागही केला पाहिजे. कार्याकारण विषयसेवन टेविले तरी चित्तानें विषयांचा संग, आसक्तियुक्त चिंतन तरी सोडलेंच पाहिजे. प्रत्यक्ष विषयांचे सेवन वाधक होत नाहीं इतके चिंतन वाधक होते. कारण ‘संगात्संजायते कामः कामात्कोशोऽभिजायते’ ही अनर्थपरंपरा संगामुळे उत्पन्न होते. म्हणून संगत्याग अवश्य करावा. संगत्यागाचें मर्म सांपडल्यावर विषयांत राहूनही ‘पद्मपत्रभिवांभसा’ ह्या दृष्टांतप्रमाणे विचारी पुरुष सोंवळा राहूं शकतो. नाथांसारखे महात्मे संसारांत, विषयांच्या परिसरांत, राहूनही निःसंग असतात. हात-पाय, नाक-डोळे, इत्यादिकांच्या कर्मांचा त्यांना लेप होत नाहीं. विषयांच्या लाथा खाऊन-खाऊन कोडगे बनलेल्या पामरांच्या विषयमेवनांत व नाथांसारख्यांच्या विषयसेवनांत फार मोठा फरक आहे. “तो इंद्रियां आशा न करी। विषयांचे भय न धरी। प्रात कर्म नाव्हेरी। उचित जें जें ॥ तो कर्मेंद्रियें कर्मी। राहाटां तरी न नियमी। परी तेथिचेचि उर्मि। झांकोळेना ॥ ७० ॥” (ज्ञानेश्वरी, ३). तो वाश्यतः चार-नौवांसारखाच दिसतो, खातो, पितो, त्याला छी-पुत्र, लेकी-जांवई असतात, पण कोंटे संग म्हणून तो टेवीत नाहीं. “तोही नेत्रीं पाहे। श्रवणीं ऐकत आहे। परी तेथिंचा सर्वथा नोदे। नवळ देवे ॥ ४१ ॥ सर्वांसि तरी जाणे। परिमळ मेवी ग्राणे। अवसरोन्नित बोलणे। तयाही आथि ॥ ४२ ॥ आहाराते स्वीकारी। त्यजावें तें परिहरी। निद्रेचिया अवसरी। निदिजे सुखें ॥ ४३ ॥ पार्थी तयाचे ठार्यी। हें आवधेचि आथि पाहीं। परि तो कर्ता नव्हे काहीं। प्रतीतिवळे ॥ ४४ ॥” (ज्ञानेश्वरी, अ० ५) असो. तात्पर्य, सडा असेल तर पूर्ण विषयत्याग व परिग्रही असेल तर विशिष्टार्थक विषयसेवन हा विषयत्यागाचा अर्थ आहे. संग मात्र सर्वांसच सर्वस्वीं सोडला पाहिजे. ‘उर्ध्वमूलमधःशाख’ असा जो अश्वत्थवृक्ष

\*\*\*\*\*  
म्हणजे प्रपंच ल्याचा नाश करण्यासाठी भगवंतांनी अर्जुनाच्या हातांत असंग-शास्त्राचीच कुन्हाड दिली आहे. “... असंगशास्त्रेण दृढेन छिच्वा । ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन्नाता न निवर्तन्ति भूयः ॥” ( गीता, १५-४ ). श्रीहरीचें शाश्वत पद प्राप्त होणे असेल तर नारदांनी सांगितल्याप्रमाणे ‘तत्त्वविषयत्वागसंस्कृत्यागच’ हेच आधीं झालें पाहिजे. तुकोवांनीही “मुख्य आधीं विषयत्वाग । विविभागपाळणा ॥ १ ॥” असेच म्हटले आहे.

( ३६-३७ ) भक्तिसुखाची प्राप्ति होण्यासाठीं चित्तांतून विषयांची हकालपट्टी करण्यास चरील सूक्तांत सांगितल्यावर आतां चित्तांत हरिप्रेम भरण्याचा उपाय सांगतात. विषयांच्या कथा सोडून हरीच्या कथा ऐकाव्यात, विषयी जनांचा संग सोडून विरक्तांचा संग धरावा, विषयांची चर्चा करण्याचे सोडून वाणी हरीच्या कथांना अर्पण करावी, हरीचें अखंड भजन चालवावें, चार-चौथे जमले असले तरी हरीच्याच गुणकथा ऐकाव्यात व ऐकाव्यात. ‘श्रोतरि सति वक्तव्यं वक्तरि सति श्रोतव्यं’ ह्या न्यायानें प्रेमल श्रोते मेटले तर आपणच हरिगुण गाऊ लागावें व अनुभवी वक्ते मेटले तर सर्वेंद्रियांचे कान करून परम प्रीतीने हरिगुण ऐकावेत. झाप्रमाणे लोकान्तांत वा एकान्तांत हरीचें नाम गाण्यांत रंगून जावें. असा सतत अभ्यास टेविला म्हणजे भक्तीचा रंग हळू-हळू चित्तपटावर उमटू लागतो. ‘आत्मा वा अरे द्रष्टव्यः श्रोतव्यो मन्तव्यो निदिध्यासितव्यः’ असे श्रुतिमाउलीचे सांगणे आहे. ‘सततं कीर्तिंतो मां’ असे गीतामाउलीचे सांगणे आहे. हरीचें श्रवण-कीर्तन टेवावें हैं सांगण्यांत अन्य विषयप्रवृत्तिपर क्षुद्र विषयांचे श्रवण-कीर्तन सर्वस्वा सोडून आवें हैं उघडच झालें. हरीची भक्ति ज्या साधनांनी वाढेल त्या साधनांचा अंगीकार करून ज्यांच्या योगाने भक्ति घंडित होईल त्यांचा त्याग करावा. भागवतांत श्रवण-कीर्तनासंबंधानें वारंवार सांगितलें आहे—

तस्मादेकेन मनसा भगवान्सत्वतां पतिः । श्रोतव्यः कीर्तितव्यश्च ध्येयः पूज्यश्च नित्यदा ॥ ( संक्ष, १-२-१४ ).

तस्माद्धारत सर्वात्मा भगवान्हरिरीश्वरः । श्रोतव्यः कीर्तितव्यश्च स्मर्तव्य-श्रेच्छताऽभयम् ॥ ( संक्ष, २-१-५ ).

श्रवणं कीर्तनं ध्यानं हरेरङ्गुतकर्मणः । जन्मकर्मगुणानां च तदर्थेऽखिल-चेष्टितम् ॥ ( संक्ष, ११-३-२७ ).

ता ये शृणुन्ति गायन्ति हनुमोदन्ति चादताः । मत्परा श्रद्धानाश्च भक्तिं  
विदंति ते मयि ॥ ( संध ११ – २६ – २६ ).

प्रल्हादानीं नवविधा भक्ति सांगितली त्यांतं ‘श्रवणं कीर्तनं’ हे दोन प्रकार  
प्रथम सांगितले आहेत. ज्या गोष्ठी आपण नेहमीं ऐकतों व वोलतों  
त्यांविषयींच आपणांत प्रेम उत्पन्न होतें असा नियम आहे. विषयांविषयीं जीवांचे  
जें प्रेम आहे तें तरी विषयांचे श्रवण-कीर्तन जास्त होतें म्हणूनच. म्हणून  
श्रीहरीचेंच श्रवण-कीर्तन अधिक-अधिक आवडीने सतत चालू टेविले तर  
त्याविषयींचे प्रेम वाढू लागेल. म्हणून हरीचे अखंड नामस्मरण व हरीचेच कथा-  
लाप यांत रंगून जाण्यास नारद सांगतात. लोकलज्ञा सोङ्गून कसलीही अपेक्षा मनांत  
न धरितां हरीच्या प्रेमाने हरीला आल्वावें, हरीचेच गुण वानावेव ऐकावे, हरि-  
भक्ताचीच संगत धरावी, हरीचे नाम मुखांत व रूप चित्तांत टेवून त्याच्या प्रेमाने  
अंतर्वाद्य रंगून जावें, म्हणजे हरीची भक्ति शुद्धपक्षांतल्या चंद्रकलेप्रमाणे वाढत  
राहून एक वेळ भक्तीची पूर्णिमा होईल. ‘अव्यावृतभजन’ म्हणजे अखंड  
नामस्मरण. ‘अंतरीं विश्वास अखंड नामाचा’ टेवून तुकोवारायांनी “हरी तुझे  
नाम गाईन अखंड। याविण पाखंड नेणे कांहीं” ॥ १ ॥ असा निर्धार करून  
त्याप्रमाणे नामघोषाचा सपाटा चालविला तेव्हांच ते भक्तशिरोमणि ह्या पदवीला  
पोहोचले. ३६। ३७ हीं दोन सूत्रे ‘सदा नामघोष करूं हरिकथा’ ह्या अभंग-  
पादार्थात तुकोवारांनी आणिली आहेत. तोच वहारीचा अभंग येथें समग्र देतो—

### अभंग

सदा नामघोष करूं हरिकथा । तेणे सदा चित्ता समाधान ॥ १ ॥

सर्वसुख त्यालों सर्व अलंकार । आनंदें निर्भर हुलतसे ॥ २ ॥

असों ऐसा कोठे आठवच नार्हा । देहीच विदेही भोगूं दशा ॥ ३ ॥

तुका म्हणे आम्ही जालों अग्रिरूप । लागों नेंदूं पाप-पुण्य अंगा ॥ ४ ॥

( ३८–४० ) विषयसंग सोङ्गून अखंड नामस्मरण व हरिकथालाप यांत  
वाणी वेंचावी म्हणून वर सांगितले. आतां ज्या एका साधनाचा आश्रय केला  
असतां वरील तिन्ही गोष्ठी साधतात त्या साधनाकडे नारद वळतात, ‘मुख्यतस्तु  
महत्कृपयैव’. महात्म्यांची, साधु-संतांची पूर्ण कृपा झाली कीं सर्व कार्य होते.  
सत्तंगानें विषय अपाप सुटतात. नामाची गोडी कळूं लागते व अनुभवाला येते

\*\*\*\*\* \*\*\*\*\* \*\*\*\*\* \*\*\*\*\* \*\*\*\*\* \*\*\*\*\* \*\*\*\*\* \*\*\*\*\* \*\*\*\*\* \*\*\*\*\* \*\*\*\*\*

आणि श्रवण-कीर्तनसुख सहजासहजीं भोगावयाला मिळते. ‘सतां संगतिरेवात्र साधनं प्रथमं स्मृतम्’ म्ह० सत्संगति हैं हरिप्रातीचे पहिले व मुख्य साधन आहे. भगवंतांनीं गीतें (अ० ४) ज्ञानाची महती सांगून वोट दाखविले आहे संतांकडे ! “तद्विद्वि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया । उपदेश्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः ॥ ३४ ॥” ह्याचा अर्थ ज्ञानोबारायांच्या अमृततुल्य वाणीनेंच ऐकू. “तें गा ज्ञान पैं बरवें । जरी मनीं आधि जाणावें । तरी संतांते भजावें । सर्वस्वंसीं ॥ १६२ ॥ जे ज्ञानाचा कुरुठा । तेथ सेवा हा दारवंठा । तो स्वाधीन करी सुभया । वोळगोनी ॥ १६६ ॥ तरी तनुमनजीवें । चरणाशीं लागावें । आणि अर्गवंता करावें । दास्य सकळ ॥ १६७ ॥ मग अपेक्षित जें आपुले । तेही सांगतील पुसिले । जेणे अंतःकरण वोधिले । संकल्पा नये ॥ १६८ ॥” केवळ शास्त्राध्ययनानें भागत नाहीं, बुद्धिवैभवाच्या जोरावर ग्रंथ वाचून त्यांतील खरें मर्म हातीं लागणार नाहीं, तर स्वतः बोधरूप ज्ञालेल्या संतांचा समागम घडला पाहिजे. दासीपुत्र नारद सत्संगानें तरले व वात्मीकि, व्यास, श्रुव, इत्यादिकांस कृतार्थ करिते ज्ञाले. संत बुद्धीचे डोळे उघडतात, आपले निजरूप पाहण्यास शिकवितात, त्यांच्या संगतींत विषयवासना मावळतात, हरिप्रेमानें ते अंतर्बाह्य रंगलेले असल्यामुळे त्यांच्या संगतींत प्रेमसुख भोगण्याची पात्रता न बोलतांही ते भाविकांच्या अंगीं आणितात व पात्रता सिद्ध ज्ञाली कीं पूर्ण कृपा करितात. सत्संग, संतसेवा व संतकृपा हैं श्रीहरिमंदिरांत शिरण्याने तीन चौक आहेत व ह्या अनुक्रमानें गेल्यानें श्रीहरीची जोड होते. संत हैं परलोकीचे सर्वे आहेत. हे मोठे उदार आहेत. हे वळेंच नामामृत पाजतात. नाथरायांनी म्हटल्याप्रमाणे ‘पूर्वपुण्य असतां गाठीं । संतभेटी तै होय ॥’ आणि संतांची भेट ज्ञाल्यावर ‘संतभेटीचा आनंदु । सुखसागर परमानंदु ॥’ प्राप्त होतो. विषयांच्या महानिंद्रेतून संत जीवांना जागवितात. “काय या संतांचे मानू उपकार । मज निरंतर जागवीती ॥ १ ॥” असा सत्संगानें कृतार्थ ज्ञालेल्या तुकोवांनीं प्रेमोद्भार काढला आहे. संतसंगाची सफलता म्हणजेच सद्गुरुकृपा. आरंभीं संतसंग व शेवटीं गुरुकृपा. संत, सद्गुरु व देव हैं वस्तुतः अभिन्न आहेत. पण मुमुक्षूचा जस-जसा अधिकार वाढत जातो, तस-तसें त्याला ह्या अभिन्नत्वाचें मर्म कळत जातें. सत्संगावांचून कोणीही तरला नाहीं. अज्ञात प्रदेशांतून जातांना जसा वाटाड्या लागतो, तसे मुमुक्षूला प्रेमानें विषयप्रदेशांतून उच्चलून परमार्थप्रदेशांत नेऊन सोडण्यास

\*\*\*\*\*  
 संत लागतात. “संतजना पढिये एका । जनार्दना कडिये एका ॥” संतांना अज्ञ जीवांचीही भाषा कळते व पुढची हरीचीही भाषा कळते ! संत डोळ्यांत अंजन घालतात व पुढला मार्ग खुला होत जातो. “संतांने संगतीं मनोमार्गं गति । आकळावा श्रीपति येणे पंथें ॥” अर्जुन श्रीकृष्णाचा सखा खरा, पण ‘दिव्यं ददामि ते चक्षुः पश्य मे योगमैश्वरम्’ असें महणून त्यांनी कृपेनें त्याला दिव्यचक्षु दिले, तेहांच त्याला विश्वरूपदर्शन झाले. तात्पर्य काय कीं, ‘शिष्यस्तेऽहं शावि मां त्यां प्रपन्नं’ असें महणून श्रीसंत-गुरुला सर्वभावे शरण जावे महणजे ते मोह दूर करून ‘नष्टो मोहः स्मृतिलिंबधा’ ही योग्यता आणून देतात. असा हा सत्संग दुर्लभ आहे. आधीं पूर्वपुण्यावांचून हा मिळावयाचा नाहीं, मिळालाच तर अगम्य आहे, त्याची खोली कोणाला कळावयाची नाहीं, संत काय-काय उपकार करतील हें कळावयाने नाहीं. सत्संग आधीं दुर्लभ महणजे खरे संत कांहीं वाटेवर पडले नाहींत. नाटक्यांची, वैष्णविकांची, गप्पा-सप्पा झोडणारांची, स्त्री-स्त्रैणांची व निंदक-कुटावांची संगति नित्य व सहज आहे, पण संतांची संगति अशी हवी तेथें मिळावयाची नाहीं ! दुनियेत गारगोळ्या पुष्कळ आहेत पण हिरे थोडे आहेत ; ‘आणिका सारिखा वहुवस । तैसा न जोडे परीस ॥’ फुटक्या काचा रगड आहेत, पण उंच भोंतीदाणा समुद्राच्या तळींच सांपदावयाचा. अल्पात्मे पुष्कळ पण महात्मा दुर्लभ आहे ! असा दुर्लभ महात्माही भेटला तरी तो अगम्य आहे, महणजे त्याची ओळख पटून त्यावर निष्ठा बसली तरच उपयोग. महात्मा जवळ असूनही आपली तितकी उंची नसली तर तो ओळखतां येणार नाहीं. आपल्याला हरिभेटीची तळमळ पाहिजे. मग ते दया करून पात्रताही देतात. असा दुर्लभ व अगम्य असा सत्संग खरोखर घडलाच तर मात्र तो अमोघ आहे. रामवाण जसा फुकट जावयाचाच नाहीं, लक्ष्याचा भेद केल्याशिवाय राहावयाचाच नाहीं, तसा सत्संग हा लक्ष्य जी परमात्मवस्तु ती पदरांत टाकल्याशेवाय राहावयाचाच नाहीं. असा सत्संगही भगवंताच्या कृपेनेच प्राप्त होतो. “विनु संतसंग विवेक न होई ॥ रामकृपाविन मुलभ न सोई ॥” महणजे संतसंगावांचून विवेक होत नाहीं, व रामकृपा झाल्यावांचून संतसंगच मिळत नाहीं असें तुळशीदास महणतात. महल्कृपा महणजेच भगवत्कृपा. देव व संत एकाच भूमिकेवर असतात. देवाची जी वत्सलता तीच संतांची. देवाचीं जीं लक्षणे तीच संतांच्या अंगांवर उमटलेलीं असतात. संत ते देव, देव ते संत. ‘शानी त्वात्मैव मे मतम्’ हें देवाचेच वाक्य आहे. ‘वीतरागभयक्रोधाः’

\*\*\*\*\*  
इत्यादि लक्षणांनी युक्त जे संत ते ‘ पूताः मद्भावमागताः ’, ( गीता, ४-१० ) भगवद्रूपच होत. ‘ समोऽहं सर्वभूतेषु न मे द्रेष्योऽस्ति न प्रियः ’ ( गीता, ९-२९ ) ही भगवंताची व संताची अवस्था सारखीच होय. म्हणून “ तेवीं आम्हां तयां परस्परे । वाहेर नामाचींच अंतरे । वांचूनि आंतुवट वस्तुविचारे । मी तेचि ते ॥ ” ( ज्ञानेश्वरी, अ० ९-१११ ). संत देहाच्या बाजूने पाहिले तर भक्त असे वाटतात, पण स्वानुभवाच्या अंगाने पाहिले तर “ देव ते संत, संत ते देव ” हेच खरे. “ तैसे शरीरी हन कर्मे । तो भक्त ऐसा गमे । परी अंतरप्रतीतिधर्मे । मीचि जाहला ॥ ” ( ज्ञानेश्वरी, ७१-१६ ).

### अभंग

१

संतां पोटीं देव वसे । देवा पोटीं संत असे ॥ १ ॥  
ऐसा परस्परे मेळा । देव संतांचा अंकिला ॥ २ ॥  
संतांटार्यां देव तिष्ठे । देव तेथें संत वसे ॥ ३ ॥  
एका जनार्दनीं संत । देव तयांचा अंकित ॥ ४ ॥

२

अभेद भजनाचा हरिख । देव भक्त जाले एक ॥ १ ॥  
कोटे न दिसे भेदवाणी । अवशी बुडाली काहाणी ॥ २ ॥  
हारपले देव-भक्तपण । जनीं जाहला जनार्दन ॥ ३ ॥  
एका जनार्दनी देव । पुढे उभा स्वयमेव ॥ ४ ॥

असो. तर “ तस्मिस्तज्जने भेदाभावात् ” ह्या सूत्रांत नारदांनी सांगितल्याप्रमाणे देव-भक्तांत भेद नाहीं. ह्या नऊ सूत्रांत नारदांनी भक्तीचीं जीं साधने सांगितलीं तीं विषयत्याग, संगत्याग, अखंड नामस्मरण, भगवंताच्या गुणांचे श्रवण-कीर्तन व सत्संग अशीं क्रमाने आहेत. ह्या सर्वे सूत्रांचा एकवट विचार केला कीं शृद्धाचरण ठेवा, सत्संग धरा व नामस्मरणांत रंगून जा म्हणजे भगवद्भक्तीची जोड होईल असा नारदांच्या सांगण्याचा इत्यर्थ निघतो.



## ६ दुःसंगत्याग

दुःसंगः सर्वथैव त्याज्यः ॥ ४३ ॥

कामक्रोधमोहस्मृतिभ्रंशबुद्धिनाश-

सर्वनाशकारणत्वात् ॥ ४४ ॥

तरंगायिता अपीमे संगात्समुद्रायन्ति ॥ ४५ ॥

अर्थ

दुष्टसंगतीचा सर्वथा त्याग करावा, कारण दुष्टसंगतीमुळे काम, क्रोध, मोह, स्मृतिप्रशंशा, बुद्धिनाश, सर्वनाश ह्याप्रमाणे एकामागून एक उत्पन्न होऊन शेवटी सर्वसाचा नाश होतो. काम-क्रोधादि दुर्विकार तरंगासारखे लहान असले तरी दुष्टसंगतीमुळे समुद्रप्राय मोठे होतात.

स्पष्टीकरण

( ४३ - ४५ ) मागील प्रकरणांत सत्संगाचें महत्त्व वर्णून : आतां त्याचा विरोधी जो दुःसंग त्याचा नारद निपेघ करितात. सत्संगानें विषयत्याग सुलभ होते तर दुःसंगानें विषयाभिलाप उद्दीपित होते. सत्संगानें निःसंगपणाचा मार्ग सांपडतो, तर दुःसंगानें पुत्र-दारा-नृहादिकांच्या ठिकाणीं अनावर मोह व आसक्ति वाढते. सत्संगानें अखंड भजनाची व हरिस्मरणाची आवड उत्पन्न होते, तर दुःसंगानें स्त्री-धनादिसेवनाचीच चटक वाहून हरची अखंत विस्मृति होते. सत्संगानें देवाचे कथालाप ऐकावे व गावे असें तद्विषयक प्रेम उत्पन्न होतें, तर दुःसंगानें परमार्थाची अनावड वाटीस लागून लैकिक व वैष्यिक गप्पा-सप्पा व भाकड गोष्टी ह्यांतच मन रमून जातें. सत्संगानें सत्कथा, सदाचार, सच्छास्त्र, सत्काळक्षेप, तीर्थ-क्षेत्रे, जप-तपादि प्रकार, पूजा-अर्चा ह्यांविषयी प्रेम उत्पन्न होतें, तर दुःसंगानें ह्या सर्वोविषयीं अनादर उत्पन्न होऊन ' ह्यांत काय ? त्यांत काय ? देवांत काय ? धर्मांत काय ? ' असला तर्कटीपणा वाढत जातो. सत्संगानें दुनियेत जेवढे म्हणून सत् आहे त्याची प्रीति वाढते, व दुःसंगानें जेवढे म्हणून असत् आहे त्याकडे चित्त ओढलें जातें. सत्संगानें सात्त्विक गुणांचा विकास होतो, दुःसंगानें राजस-तामस प्रकृतींचा परिपोष होतो. सत्संगानें अभय, सत्त्वसंशुद्धि, दान, यज्ञ,

\*\*\*\*\*  
 स्वाध्याय, तप, इत्यादि दैवी संपत्तीचे गुण अंगीं वाढूं लागतात तर दुःसंगतीनें हाच्या उलट दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, पारुष्य व अज्ञान, हे आमुरी संपत्तीचे दुर्विकार अंगांत संचरू लागतात. सत्संगानें देव जोडतो व दुःसंगानें देव दुरावतो. सत्संगानें हरिच सर्वस्व वाटतो व दुःसंगानें प्रपञ्चांत चित मुरुन जातें. सत्संगानें निवृत्तिपरता वाढते, दुःसंगानें प्रपञ्चासक्ति वळावते. सत्संगानें चतुर्विध पुरुषार्थ मिळविण्याचें बळ अंगांत येते व दुःसंगानें दुर्वलणणाचें विषयदास्य प्राप्त होते. तात्पर्य, सदाचरण, परोपकार व हरिनिष्ठा हीं सत्संगानें प्राप्त होतात व जीव मोक्षमार्गाला लागतो आणि दुराचरण, स्वार्थपरता व पाखांडीपणा दुःसंगानें अंगीं जडून मनुष्य अधोगतीच्या मार्गाला लागतो. सत्संगानें शांतिसुख मिळते व दुःसंगानें नित्य तळमळ जोडते. सत्संग चंदनप्रमाणे शीतल व सुखदायी वाटतो व दुःसंग विच्चाप्रमाणे दुःखवेदना देतो. सत्संगांत पदोपदीं सुख व अंतीं परमगति मिळते व दुःसंगांत पदोपदीं दुःख व अंतीं नरकगति प्राप्त होते. असा हा दुःसंग नारद म्हणतात त्याप्रमाणे सर्वथैव त्याज्य आहे ह्यांत मुळींच शंका नाही. दुःसंगानें आधीं काम म्हणजे वासना वळावते, तृष्णा पेटते, हें हवें तें हवें अशी तळमळ सुरु होते. काम हा पहिला खळगा आहे. शास्त्रांच्या सरळ मार्गावरून चालणारी आयुष्याची गाडी कामाच्या पहिल्या धक्क्यानें रेपा सोडून गेली कीं, क्रोध, मोह, स्मृतिभ्रंश, बुद्धिनाश, इत्यादि एकामागे एक भयंकर ठोकरा खात उलधी-पालधी होऊन घाटाखालीं कोसळत जाते, व तिच्या ठिकऱ्या-ठिकऱ्या होऊन सर्वस्वीं नाश होतो! काम हा पहिला धक्काच जवरदस्त आहे. त्याच्या मागोमाग इतर धक्के सहज येतात. काम मागेल तें मिळाले म्हणजे लोभ व न मिळाले म्हणजे क्रोध उत्पन्न होतो. कामवृक्षाला क्रोध व लोभ ह्या वाम-दक्षिण बांजूला जाणाच्या दोन फांद्या आहेत! कामाच्या तृतींत लोभ व अतृतींत क्रोध उत्पन्न होतो. § तृतींचे प्रसंग कमी व अतृतींचे जास्त म्हणून क्रोधाच्या शाखेने पुढील अधोगतीचे वर्णन केलेले आहे. क्रोधाच्या पुढे मोह-तमाचा आविर्भाव, अंधार सहजच आहे.

§ भगवंतांनी गीर्तेत ‘संगात्संजायते कामः कामाकोऽधोऽभिजायते’ इत्यादि प्रकारे गीता, २-६२। ६३) पतनाच्या अधोमुखतेचा क्रम दाखविला आहेच. आचार्यांनी म्हटले आहे-

कामो बुद्धाबुदेति प्रथममिह मनस्युद्दिशत्यर्थजातं । तद्वातींद्रियास्येस्तदनविगमतः क्रोध आविर्भवेच्च । प्राप्तवर्थस्य संरक्षणमंतिरुदितो लोभ एतत्वयं स्यात् । सर्वेषां पातहेतुस्तदिह मतिमता त्याज्यमध्यात्मयोगात् ॥ ( शतकोळी १५ )

त्यामुळे स्मृति नष्ट होऊन बुद्धिनाश होतो व अस्वेर सर्वनाश होतो. काम हा सर्व-नाशाचे मूल्यकारण आहे. म्हणून देवांनी स्वतः ( गीता, ३-३७ ) म्हटले आहे-

काम एष क्रोध एष रजोगुणसमुद्भवः ।  
महाशनो महापाप्मा विद्धयेनमिह वैरिणम् ॥

काम-क्रोध हे कृतान्ताच्या ठिकाणी माना असें सांगून ज्ञानोवारायांनी ह्यांचे पराक्रम बहारीनं वर्णिले आहेत. “हे ज्ञानिनीचे भुजंग । विषयदरीचे वाघ । भजनमार्गाचे मांग । मारक हे ॥ २४१ ॥ इहीं संतोषवन खांडिले । धैर्यटुर्ग पाडिले । आनंदरोप सांडिले । उपद्वनियां ॥ २५३ ॥” असे काम, क्रोध, मोह अत्यंत बलिष्ठ असून ह्यांचे जगावर मोठे वंड पसरले आहे. हे सर्व सात्त्विक गुणांचा नाश करितात व जीवाला दुःखांत लोटून देतात. हे नरकाचे द्वार असल्यामुळे ह्यांस आवरल्यावांचून परमार्थमार्गांत मनुष्यांचे एकही पाऊल पुढे पडणार नाही. “पोटीं वांधोनि पापाण । समुद्रीं वार्हीं आंगवण । कां जियावया जेवण । काळकूटाचे ॥ ४३६ ॥ इहीं कामक्रोधलोभेसीं । कार्यसिद्धि जाण तैसी । म्हणोनि ठावोचि पुसी । यांचा गा ॥ ४३७ ॥” ( ज्ञानेश्वरी, अ० १६. ) काम-क्रोध-लोभ पोटांत ठेवून परमार्थ साधूं पाहणे हें पोटाला पापाण वांधून बाहुबल्यानें समुद्र तरून जाण्याच्या किंवा काळकूट भक्षून चिरंजीव होण्याच्या गप्पा झोकण्यासारखे हास्यासपद आहे! म्हणून आधीं ह्यांचाच ठाव पुसून टाकावा. ह्यांचा विकास दुःसंगतीत होत असल्यामुळे दुःसंगाचा त्याग करणे म्हणजेच त्यांच्या दारावर निरा मारणे होय. काम-क्रोध-मोहादिक तरंगरूप असले तरी दुःसंगाने समुद्रप्राय मोठे होतात; दुर्विकार मनांत बीजरूपाने असले तरी दुःसंगाने त्यांचे मोठ-मोठाले पापवृक्ष होतात. शकुनिमामांच्या संगतीने दुर्योधन-प्रसुर कौरव बुडाले. मंथरादासीचा सह्या मिळाल्यामुळे कैकेयीचे रामावरील शुद्ध प्रेम लुत होऊन भरताला राज्य मिळावे हा काम प्रथम उद्भवला. क्रोध त्यामुळे वाढून तिची विचारशक्ति लुत झाली व दशरथालाही शाप देण्याचा तिला मोह झाला. सर्वीचा परिणाम तिचे सौभाग्य नष्ट होऊन सर्वनाश झाला! पण हा सारा मंथरेच्या दुःसंगतीचा परिणाम आपल्या मुलाला राज्यमोग मिळावे ह्या सूक्ष्म भावनेचा तरंग तिच्या पोटांत असला तरी मंथरेच्या संगतीमुळेच त्या तरंगाचा समुद्र होऊन त्यांत तिचा सौभाग्यरवि बुडाला! असो. तर तात्पर्य काय कीं

\*\*\*\*\*  
 काम-क्रोध मोहादि घातक मनोधर्म ज्या दुःसंगतींत प्रबळ होऊन सर्वनाश करितात,  
 त्या दुःसंगतीचाच त्याग करावा. दुःसंग सुटला की काम-क्रोध-लोभादि सुटले व  
 हे नाहींतसे झाले की आत्मप्राप्तीचा मार्ग खुला झालाच म्हणून समजावें. “तैसा  
 कामादिकीं तिहीं। सांडिला सुख पावोनि जगीं। संग लाहे मोक्षमार्गी। सजनांचा  
 ॥४०॥ मग सत्संगे प्रबळें। सच्छास्त्राचेनि वळें। जन्म-मृत्यूचीं निमाळें।  
 निस्तरे रानें॥४१॥” ( ज्ञानेश्वरी, अ० १६ ). म्हणून दुःसंग सोडून  
 सत्संग धरावा.



## ७ मायेंतून कोण तरतो ?

ԿԱՐԱՎԱՐՈՒՄ ԵՄ ՀԱՅԱՍՏԱՆԻ ՀԱՆՐԱՊԵՏՈՒԹՅՈՒՆ

कस्तरति कस्तरति मायां ? यः संगांस्त्यजति  
यो महानुभावं सेवते निर्ममो भवति ॥ ४६ ॥

यो विविक्तस्थानं सेवते यो लोकवंधमुन्मूलयति  
निखैगुण्यो भवति यो योगक्षेमं त्यजति ॥ ४७ ॥

यः कर्मफलं त्यजति कर्माणि सन्न्यसति  
ततो निर्द्वंद्वो भवति ॥ ४८ ॥

वेदानपि संन्यसति केवलमविच्छिन्नानुरागं लभते ॥ ४९ ॥  
स तरति स तरति स लोकांस्तारयति ॥ ५० ॥

अर्थ

( प्रश्न ) दुस्तर मायेंतून कोण तरून जातो ?

( उत्तर ) जो सर्वसंगाचा परित्याग करितो, जो संतसदुरूच्चा समागम करितो, जो ममत्व सोडतो, एकान्ताचें सेवन करितो, लौकिक बंध तोडून टाकतो, जो गुणातीत होतो, जो योग-क्षेमाची चिंता वाहत नाहीं, जो कर्मफलाची आकांक्षा वाढगीत नाहीं, इतकेंच नव्हे तर हळू-हळू कर्माचाही संन्यास करितो व ह्याप्रमाणे द्वंद्वातीत होतो, जो वेदांचाही संन्यास करून केवळ व अखंड परिपूर्ण अशा भगवत्प्रेमाचा लाभ करून घेतो, तो स्वतः तरतो एवढेंच नव्हे तर तो लोकांचाही उद्धार करितो.

स्पष्टीकरण

दुस्तर मायानदींतून कोण तरुन जातो ह्या प्रश्नाचें ह्या पांच सूत्रांत उत्तर दिले आहे. मायानदी ही दुरत्यय आहे, ब्रह्मादिवेवांनाही अनुलंगनीय आहे, हिच्यांतून तरुन जाणाऱ्या वीरांच्या अंगी कोणते गुण आढळून येतात ते साधकांच्या अभ्यासासाठी नारदांनी ह्या पांच सूत्रांत सांगितले आहेत. आधीं माया मिथ्या का सत्य, हेच मोठें कोडें असतें. “संत म्हणों तरी नासे । असंत म्हणों तरी आभासे ।” ( नाथभागवत, ३-५२ ). मृगजल जसें दिसतें पण

\*\*\*\*\*  
 नसंते तशी माया आहे. ‘या मा सा माया’ ह्याप्रमाणे आपल्या अंगानेच मी ‘मा म्ह० मिथ्या’ आहें असें सांगते. मायेला खरेपणाचें अंगाच नाही. “श्रुतिशास्त्रां मायामाग। पुसतां आरोगिती मूऱ। मायेसी साचाचें अंग। पाहतां चांग दिसेना ॥” ( नाथभागवत, ३-५४ ). माया नाही मग भासते कां, तर ती आपल्या संकल्पाने भासते. आपली कल्पना तीच माया. ह्यासाठी निःसंकल्प व्हावें. त्याला उपाय भगवंताला शरण जावें हाच आहे. हा विषय नाथभागवताच्या तिसऱ्या अध्यायांत उत्तम प्रकारे प्रतिपादिला आहे, तो वाचकांनी जरूर पाहावा. माया मृठांतच नाहीं, पण वासनेच्या ठिकाणीं सारा संसार भासतो. ती वासना नारायणाला अर्पण करून मोकळे व्हावें, एवढाच जीवाचा धर्म आहे. “तरीच हरिदास म्हणवितां क्षाधिजे । निर्वासना कीजे चित्त आधीं ॥” असें तुकोब्रा म्हणतात. “अग्रिसंकल्प सूर्या नसे । शेवीं सूर्यकांतीही न दिसे । तलीं धरिलेनि कापुसे । अग्रि प्रकाशे तशोरे ॥ ५४ ॥ तेवीं शुद्धब्रह्मीं संकल्पु नाहीं । शेवीं न दिसे केवळ देहीं । माझारी वासनेच्या टारीं । देहाभिमाने पाही संकल्पु भासे ॥ ६० ॥” असें म्हणून नाथरायांनी ह्या विषयाचें पर्यवसान केले आहे तें ह्याप्रमाणे—“ऐसी हे भागवतधर्मस्थिति । शरण जाऊनि सद्गुरुप्रति । अभ्यासाकी भगवद्भक्ति । तें मायेची शक्ति वाघू न शके ॥ हरिनामाच्या गजरापुढे । माया पढे लवड-सवडे । यालागीं तरणोपावो घडे । सुख सुरवाडे हरिभक्तां ॥ ६१६ ॥” देवांनी गीतेंत तरी ‘माया दुरल्यय खरी, पण जे मला शरण येतात ते ह्या मायेला तरून जातात’ असेच ( ७-१४ ) म्हटले आहे. द्रव्य-दारादिकांच्या ठिकाणी आसक्त झालेले मन तेथून सोडवून तें हरिस्वरूपीं रंगवणे, वासना विषयांपासून सोडवून हरिप्रेमांत विलीन करणे, ‘मी—मम’ हें टाकून सर्व हरिचं आहे असें अखंड भावून हरिप्रेमांत मीपण विरघळवून टाकणे हाच मायातरणाचा उपाय देवांनी व संतांनी सांगितला आहे, तो लक्ष्यांत टेवून त्याप्रमाणे वागू लागावें. काळाने नरडी चेपली आहे, हें जाणून अत्यंत आस्थेने, उल्हासाने व निश्चयाने हरीकडेच चालूं लागणे हाच मुमुक्षुंचा मुख्य धर्म आहे. ‘मुख्य धर्म देव चित्तीं । आदीं अवसानीं अंतीं ॥’ हा हरिस्मरणाचा, हरिचंतनाचा, आत्मस्थितीचा धर्म, हा मुख्य धर्म आहे हें लक्ष्यांत टेवून बाकीचे धर्म त्या अनुरोधाने आचरावेत, वर्णाश्रमधर्म मोक्षाप्रत नेणारे असल्यामुळे अवश्य पाळावेत, त्यांचे उलंघन करू नये, त्यांशीं बंडखोरपणाने व दंडेलीने वागू नये हें सर्वस्वीं खरे

आहे; पण त्याहूनही सर्वदा सर्वभावानें सर्वभूतात्मा जो श्रीहरि त्याला पळभरही न सोडतां, त्याच्या चिंतनांत तिळाचाही खंड पडून न देतां, त्याच्या प्रेमरंगांत आपल्यासकट सर्व विश्वाला रंगवून टाकितां-टाकितां मायेच्या पैलाड जाऊन हरिचरणी कायमचें ठाण मांडून राहावें हा जीवाचा परम धर्म आहे. ‘सकळ धर्मांमध्ये धर्म | स्वरूपीं राहणे हा स्वधर्म |’ असें समर्थोंनी म्हटले आहे. ह्याच अर्थाने देवांनी ‘सर्व धर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रजं’ असें गीतेच्या शेवटीं सांगितले आहे. येथे सर्व धर्मांचा त्याग कर द्यावर मुख्य कटाक्ष नसून मला शरण ये द्यावर मुख्य कटाक्ष आहे. देवाला शरण जाण्यांत सर्व धर्मांचे सार्थक होतें, सर्व धर्मांच्या आचरणाचे फळ मिळतें, सर्व धर्मांचा त्यांच्या-त्यांच्या सफलतेमुळे परित्याग होतो; हा परित्याग तिरस्कारामुळे नव्हे तर सफलतेमुळे होतो. जुन्या चालीच्या एखाचा कुलीन घराण्यांतल्या कुलवधूला जसा पतिसेवा हा मुख्य धर्म आचरताना सासू-सासरा, दीर-जावा, नणंदा, इत्यादिकांचा तिरस्कार न करितांही त्यांच्या सेवेच्या सफलतेमुळे सहज परित्याग होतो; त्याप्रमाणे भक्तालाही हरिशरणागतीच्या मुख्य धर्मांचरणांत अन्य धर्मांचा तिरस्कार न करितांही त्यांचा परित्याग होतो. सासू-सासरा, दीर-जावा-नणंदा द्यांची इच्छा तरी वधूंने आपल्या पतीला सर्वभावें अनुसरावें हीच असते. पति-पत्नींचे पूर्ण ऐक्य झालें म्हणजे त्यांना आपल्या सर्व श्रमांची सार्थकता वाटते. सून मुलाला आवडली व त्यांचा एकजीव झाला म्हणजे मुशील सासूला धन्यता वाटते; त्याप्रमाणेच सर्व वर्णाश्रमधर्म, योग, याग, तप, दान, कर्म, ज्ञान, उपासना, इत्यादि सर्व धर्मांनी जीवाला हरीच्या पदरांत घातले व हरीने प्रेमानें त्याचा स्वीकार केला म्हणजे ह्या सर्व धर्मांचा सहज परित्याग होतो. हा परित्याग ह्या धर्मांच्या शुद्ध आचरणाचे फळ असल्यामुळे त्या धर्मांची त्यानें सफलताच होते. “अहो ! मुलगा व सून एकजीव होऊन प्रेमानें नांदू लागलीं; आम्हांला त्यांत आनंदच आहे. आतां मुनेनै आम्हांला नाहीं विचारले तरी आम्हांला कांहीं वाईट वाटत नाहीं हो ! आम्ही काय आतां म्हातारीं झालोत. आमचें पिकलें पान झालें. तीं दोवें सुखानें नांदोत म्हणजे आम्ही कृतार्थ झालो.” असें जशी सासद्वाई म्हणते, त्याप्रमाणेच “ हा हरीला सर्वभावानें शरण गेला आहे, आतां ह्यानें कमें टाकलीं, इतर सर्व सोडले, माझाही परित्याग केला, तरी मलाही आनंदच आहे. किंवद्दुना हीच माझीही इच्छा होती. मी आतां कृतार्थ झालें ” असें श्रुतिमाउलीही

\*\*\*\*\*  
 म्हणते. देव-भक्तांचा एकान्त हा परमधर्म हैं ह्या विवरणाचें तात्पर्य लक्ष्यांत आणून वरील पांचही सूत्रे पाहावीत म्हणजे त्यांतील “यो लोकवंधमुन्मूलयति, यो निक्षेपुष्यो भवति, यः कर्मफलं त्यजति, कर्माणि संन्यसति, वेदानपि संन्यसति,” इत्यादि त्यागसंन्यासरूपानें केलेल्या निपेधाचें मर्म कलेल. तो संग सोडतो, योग-क्षेम सोडतो, ममत्व सोडतो, लोकवंध सोडतो, त्रैगुण्यविषय वेद सोडतो, कर्मफल टाकण्याचा अभ्यास करितां-करितां कर्मेही टाकून देतो. असा हा इतक्यांचा त्याग करणारा पुरुष जोडतो तरी काय? ‘केवलमविच्छिन्नानुरागं लभते’ अर्यंत शुद्ध, निष्काम व अखंड असे श्रीहरिप्रेम त्याला भिळते. हा मोबदला केवढा तरी आहे! हरीसारखे अनर्थ रत्न जोडण्यासाठीं त्याला सर्वस्वाच्चा परित्याग करावा लागतो. मात्र तेवढ्यासाठीं त्याला महानुभाव म्ह. संत-सद्गुरु व विविक्तस्थान म्ह. एकान्त सेवावे लागतात. संसंग व एकान्त हे हरिप्रेमाचे साधक म्हणून तेवढे तो स्वीकारतो व वाकी सर्वांचा परित्याग करितो. महानुभाव हे हरिप्रेमाचे सागर असतात. हे हरिप्रेमानें निरंतर डोलत असतात. त्यांच्या संगतींत प्रेमाची ओळख होते. सत्संगतींत हरिप्रेमाची ओळख होते व एकांतांत त्याचा अनुभव ध्यावयास सांपडतो. भक्त संग सोडून देवाला सर्वस्वे कसा भजतो व एकान्त त्याला किती प्रिय आहे हे शानोदारायांच्या शब्दांनीच सांगतो. “तरी जो या देहावरी | उदास ऐसियापरी | उखिता (वाटसरू) जैसा विदारीं | वैसला आहे || ५९४ || कां वृक्षाची साउली | वाटे जातां मिनली | घरावरी तेतुली | आस्था नाहीं || ५९५ || साउली सरिसीच असे | परि असे हे नेणिजे जैसे | स्थिरेचे तैसे | लोलुप्य नाहीं || ५९६ || जो संपत्तिमाजी असतां | ऐसा गमे पंडुमुता | जैसा कां वाटे जातां | साक्षी ठेविला || ५९८ || कां तिन्ही काळ होतां | त्रिधा नव्हे सविता | तैसा सुख दुःखीं चित्ता | भेदु नाहीं || ६०२ || आणि मीवांचूनि कांहीं। आणिक गोमटे नाहीं। ऐसा निश्चय तिहीं (काया वाच्चा मन ह्या तिघांनी)। जयाचा केला || ६०३ || शरीर वाच्चा मानस। पियालीं कृतनिश्चयाचा कोश (तीर्थ)। एक मी वांचूनी तैसे। न पाहाती आन || ६०५ || मिळोनि मिळतचि असे। समुद्रीं गंगाजल जैसे। मी होऊनि मज तैसे। सर्वस्वे भजती || ६०८ || आणि तीर्थं धौतं तटे। तपोवने चोखटे। आवडतीं कपाटे। वसदूं जया || ६१२ || शैलकक्षांचीं कुहरे। जळाशयपरिसरे।.....”

## ८ परा भक्ति व गौणी भक्ति

अनिर्वचनीयं प्रेमस्वरूपम् ॥ ५१ ॥

मूकास्वादनवत् ॥ ५२ ॥

प्रकाश्यते कापि पात्रे ॥ ५३ ॥

गुणरहितं कामनारहितं प्रतिक्षणवर्धमान-

मविच्छिन्नं सूक्ष्मतरमनुभवरूपम् ॥ ५४ ॥

तत्प्राप्य तदेवावलोक्यति तदेव शृणोति

तदेव चिंतयति ॥ ५५ ॥

गौणी त्रिधा गुणभेदादार्तादि भेदाद्वा ॥ ५६ ॥

उत्तरस्मादुत्तरस्मात्पूर्वपूर्वी श्रेयाय भवति ॥ ५७ ॥

अर्थ

प्रेमाचे स्वरूप अनिर्वचनीय आहे. म्हणजे तें वाचेने बोलून दाखविण्या-सारखे नाही. मुक्यानेंगोड पदार्थाचा आस्वाद घेतला असतां जसें त्याला बोलून दाखवितां येत नाहीं, तसाच हा प्रकार आहे. एखाद्या ( बहुत सुकृताची जोड पदरी असलेल्या ) प्रेमळ भक्ताच्या ठिकाणी असें शुद्ध प्रेम प्रकट दिसते. तें गुणत्रयाच्या पलीकडचे आहे. कामनेचा विटाळ्ही त्याला खपत नाही. क्षण-क्षणाला तें वाढणारे पण सतत प्रवाहानें वाहणारे, अत्यंत सूक्ष्म, केवळ अनुभव-रूप व अनुभवगम्य असें तें आहे. तें ज्याला मिळालें तो तेच पाहतो, तेच ऐकतो, तेच बोलतो, त्याचेच चिंतन करितो, त्याला त्या प्रेमावांचून दुसरे कांहीं दिसत नाहीं, ऐकू येत नाहीं, त्यावांचून तो दुसरी कांहीं भाषा काढीत नाहीं व दुसरे कसलेंही चिंतन करीत नाहीं. इतका तो अंतर्बाह्य प्रेममय झालेला असतो. ( हे येथपर्यंत मुख्य म्ह० पराभक्तीचे वर्णन झाले. ) आतां गौणी भक्ति सांगतो, ती गुणभेदांवरून अथवा आर्तादि भेदांवरून तीन प्रकारची आहे. पुढच्या-पुढच्या-पेक्षां मागची-मागची भक्ति श्रेष्ठ आहे.

स्पष्टीकरण

(५१-५३) प्रेम हैं वोल्न दाखवितां येत नाहीं. पति-पत्नीसंवधांतमुद्दां  
 'हे प्रियकरा ! हे प्राणेश्वरा !' अशी भाषा जोपर्यंत चालते तोपर्यंत खरे प्रेम दूरच-

\*\*\*\*\*  
असते. प्रिय वस्त्राच्या दर्शनावरोवर, स्पर्शनावरोवर, प्रेमालिंगनावरोवर, प्रेमालाप-  
श्रवणावरोवर जो सुखानुभव होतो तो शब्दांनीं सांगतां येणे अशक्य आहे.  
सांगावयाचा कोणी प्रयत्न करील तर तें केवळ नाटक होईल. निःशब्दता हेच  
प्रेमाचें खरें वर्णन आहे. वेदांनीं 'नेति नेति' म्हणून हात टेकले ते वेद असमर्थ  
म्हणून नव्हे तर प्रत्यक्षता होण्याचा समय आला तेव्हां सहजच ते स्तब्ध झाले.  
अनुभवाच्या प्रसंगीं शब्द कुंठित होतो. पाण्याच्या बाहेर ढोके आहे तोवर, शब्द  
निघतील, पण बुडी मारून तळ गांठल्यावर शब्द तर खुटतातच पण वरची  
फुरफुरही वंद होते. 'मौन गा तुझे राशिनाम' (अ. १७-१५) 'स्तुति कांहीं न  
वोलणे' (अ. १८-२५) इत्यादि प्रकारें ज्ञानोवारायांनीं प्रेमाची अनिर्वचनीयता  
व्यक्त केली आहे. "मुक्यानें गूळ खादला। गोडी नये सांगायाला।" असा  
नारदांच्या ५२व्या सूत्रांतीलच दृष्टान्त देऊन समर्थ म्हणतात-

पदार्थज्ञान जेव्हां सरे । द्रष्टा द्रेषेणे नुरे ।  
ते समई उतरे । फुंज मीपणाचा ॥ १६ ॥  
जेथें मुरालें मीपण । तेनि अनुभवाची खूण ।  
अनिर्वच्य समाधान । याकारणे वोलिजे ॥ १७ ॥

— दासवोध, द. ६, स. १०

देहाचा पूर्ण विसर पडून द्रष्ट्याचें द्रेषेण मावळून दृश्य-द्रष्टा-दर्शन ही  
त्रिपुटी जेथें मावळते तेथेच अनिर्वच्य समाधान म्ह० प्रेम असते. गोपींचे  
प्रेमही पूर्ण म्हणण्याचे कारण हेच कीं त्या देह-गेह-पति-सुत ह्या सर्वांचे  
भानही विसरून अंतर्बाह्य कृष्णमय झाल्या होत्या. सीतास्वयंवरप्रसंगीं 'कोण  
तूऱ्या मनासि येतो सांग वो सीते' असा प्रश्न करीत सीतेची सखी प्रत्येक राजपुत्र  
दाखवीत व त्यांचे नाम-गुण कथन करीत चालली तेव्हां 'वाई तो कांहीं नव्हे'  
असें सीता म्हणे; पण रामराय दृष्टीस पडल्यावर सीतेची वाचा कुंठित झाली!

"तो ऋषिमंडळि दिव्य धनुधर । तेव्हां न म्हणे नव्हे ग ॥  
वाणली निजखूण तन्मय तुझी गे सीते ! ॥"

— आनंदतनय

अशा प्रकारचे शुद्ध प्रेम एखाद्याच शुद्धचित्त प्रेमलाच्या ठिकाणीं प्रकट दिसते.  
येहोप होऊन प्रेमानंद भोगणारे भक्त अत्यंत विरल आहेत.

ना. सू. ५.

( ५४ ) हैं प्रेम - ही पराभक्ति - इतके निर्मल असरें कीं सात्त्विक, राजस व तामस ह्या गुणांचा वाराही तेथें लागत नाहीं. ती सापेक्ष नाहीं, बाह्य लक्षणांनी अनुमित होणारी नाहीं, कसल्याही सत्-असत् कामनेने दूषित होणारी नाहीं. “तेही नव्हे जे करितां काहीं। ध्याता ध्यायी तेही नव्हे ॥ १ ॥” कर्म, कर्ता, कार्य किंवा ध्यान, ध्याता, ध्येय, इत्यादि सर्वे त्रिपुष्ट्या तेथें मावळतात. कर्त्यावांचून कर्म, ध्यात्यावांचून ध्यान अशी ती अद्वयानंदाची अनुपम जोड ज्याला होते तो धन्य होय. हेही सांगावयाला तो वेगळा उरत नाहीं! दुसऱ्यांनी त्याचें वर्णन पाहिजे तर करावे. “तरंग सर्वींगीं तोय चुंबी। प्रभा सर्वत्र विलसे विंबीं। नाना अवकाश नभीं। लुंठत जैसा ॥ ११४८ ॥” तैसी क्रिया कीर न साहे। तन्ही अद्वैती भक्ति आहे। हैं अनुभवाचिजोगे नव्हे। वोळा ऐसे ॥ ११५१ ॥” ( ज्ञानेश्वरी, अ० १८ ) ज्ञानोदयांनी पुढे म्हटले आहे— “यैं देशीं काळे पदार्थे। साधूनि घेइजे मातें। तैसा नव्हे—मी आयते। सर्वांचे सर्वही ॥ १२२४ ॥” अशी वाहेरून जोड्यान मिळणारी ही वस्तु नाहीं. ती सहजसिद्ध आहे. परमात्मा प्रेममय असत्यामुळे त्याचा तोच अंगाशीं येऊन स्वेळूं-डोळूं-नाचूं लागला पाहिजे. इतके निर्मल प्रेम कामनारहित असरें, हैं सांगणे नकोच. सकल कामना चित्तांतून निःशेय झड्यान गेल्याशिवाय हैं दिव्य प्रेम चित्तांत उगवावयाचेच नाहीं. ह्या प्रेमापुढे भक्त त्रैलोक्याचें राज्यही तुच्छ मानितात. ‘जे आनंदसमुद्रीं कुंभ। चुवकळोनि भरले ॥’ असे भक्त प्रत्यक्ष कैवल्यालाही मान देत नाहींत! हैं प्रेम एकदा चित्तांत शुद्ध लागले कीं वर्गकालच्या नदीप्रमाणे तें क्षणोक्षणीं वाढत असरें. तुकोवांनी म्हटत्याप्रमाणे “नित्य नवा कीर्तनीं कैसा ओढवला रंग। श्रोता आणि वक्ता स्वयें जाला पांडुरंग ॥” असा तो प्रेमरस वाढत जातो व अखेर ‘अवर्यें जगन्नि महासुखे। दुमदुमित भरले ॥’ असें होऊन जातें. तो प्रेमाचा प्रवाह अविच्छिन्न चालतो. त्याला चढ-उतार, भरती-ओहटी नसते. आज आहे आणि उद्यां नाहीं, असे तें जाणारें प्रेम नाहीं, तें अखंड असरें. एवढे तें महासुख पण सूक्ष्मतर आहे. ‘यो बुद्धेः परतस्तु सः’ इतके ते सूक्ष्म आहे. सूक्ष्म प्रकृतिही ज्याच्या दृष्टीनें स्थूल आहे इतके ते सूक्ष्म आहे, तथापि त्याचा प्रताप मोठा आहे. तें केवळ अनुभवरूप आहे.

( ५५ ) असे तें अनुपम प्रेम ज्याला प्राप्त झाले आहे तो त्याचेच वारंवार बुटके घेत असतो, तेंच ऐकतो, तेंच बोलतो, त्याच्याच चिंतनांत तळ्याने होऊन

\*\*\*\*\*  
डोलत असतो. त्या प्रेमानुभवांत तो रंगून गेला म्हणजे त्याला देहभान नसते. प्रेमवृद्धीवरोवर देहभान सुट जाते. ‘काय खातों आम्ही काशाचे सांगातें’ हें त्याला कळत नाहीं, सर्व नादांत प्रेममूर्ति हरिच त्याचा सांगाती असतो. “बोलावा बिठ्ठल पाहावा बिठ्ठल | करावा विठ्ठल जीवभाव ॥” असा त्या प्रेमामृततृसीचा मग जगालाही उपदेश व लाभ होत असतो. संजयाला श्रीकृष्णाचें तें मनोहर रूप व तो श्रीकृष्णार्जुनसंवाद वारंवार आठवून आनंदाच्या गुदगुल्या कश्या होत होत्या हें पुढील श्लोकांवरून स्पष्टच आहे. “राजन् संस्मृत्य संस्मृत्य संवादमिममद्वतम् । केशवार्जुनयोः पुण्यं हृष्यामि च मुहुर्मुहुः ॥ ७६ ॥ तच संस्मृत्य संस्मृत्य रूप-मत्यद्वृतं हरेः । विस्मयो मे महान् राजन् हृष्यामि च पुनः पुनः ॥ ७७ ॥ ” ( गीता, अ. १८ ). हरिप्रेम एकदां प्रात ज्ञात्यावर पुनः तें कोण सोडील ? त्याच्या स्मरणानेही तो आनंद वाढत असतो. येथपर्यंत पराभक्तीचे वर्णन झाले. आतां गौणी भक्तीकडे वळून.

( ५६-५७ ) गौणी भक्ति त्रिविध आहे. सात्त्विक, राजस व तामस ह्या गुणांमुळे तीन प्रकारची झालेली किंवा आर्ति, जिज्ञासु व अर्थार्थी ह्याप्रमाणे त्रिप्रकारक झालेली. ह्या नारदांच्या सूत्रांत ‘आर्तादिमेदाद्वा’ म्हणून म्हटले आहे, त्याचा अंमळ स्वतंत्रपणानें येथें विचार करू. ह्या सूत्रावरून नारदांनी भगवद्वीतेचा ह्या प्रसर्गी विचार मनांत आणिला असावा असें वाटते. अर्थात् गीता नारदांच्या सूत्रांपूर्वीची ठरते. म्हणून आपण प्रथम भगवद्वीतेकडे वळून.

श्रीभगवद्वीतेच्या सातव्या अध्यायांत भगवंतांनी भक्तांचे चार प्रकार सांगितले आहेत. आर्तभक्त, जिज्ञासुभक्त, अर्थार्थीभक्त व ज्ञानीभक्त. हे सर्व भक्त ‘सुकृती’ आहेत. तथापि त्यांतही ‘नित्ययुक्त आणि एकभक्ति’ असा ज्ञानी भक्त श्रेष्ठ आहे, किंवहुना ‘ज्ञानी त्वात्मैव मे मतम्’ म्हणजे ज्ञानी भक्त साक्षात् माझा आत्मा आहे असें भगवंतांनी सांगितले आहे. आतां आर्त, जिज्ञासु व अर्थार्थी ह्या तीन पदांच्या अर्थवद्दल वराच मतभेद आहे, त्याचा विचार करू.

आचार्यांनी आपल्या गीताभाष्यांत चतुर्विध भक्तांचे लक्षण केले आहे तें असें—

[ क ] आर्त— तस्करव्याघ्ररोगादिनाऽभिभूतः आपनः ।

[ ख ] जिज्ञासु— भगवत्तत्त्वं ज्ञातुमिच्छुः ।

\*\*\*\*\*

[ ग ] अर्थार्थी— धनकामः ।

[ घ ] ज्ञानी— विष्णोस्तत्त्वविद् ।

मृणजे संकटानीं किंवा रोगानीं जर्जर झालेला व आपत्तींत सापडलेला तो आर्त, भगवत्तत्त्व जाणू इच्छिणारा तो जिज्ञासु, धनाची कामना ठेवणारा तो अर्थार्थी व विश्वव्यापक परमात्म्याचें तत्त्व जाणणारा तो ज्ञानी असे ह्या पदांचे अर्थ श्रीमदाचार्यांनी केले आहेत.

ह्यांत मुख्य प्रश्न असा उत्पन्न होतो कीं आर्तीपासून ज्ञान्यापर्यंत जे चार भक्त सांगितले, त्यांत कांहीं क्रम आहे किंवा नाहीं ? आर्तीपेक्षां जिज्ञासु वरच्या पायरीचा, अर्थार्थी त्याहून वरचा व ज्ञानी सर्वोत्तम वरचा असा ह्यांत कांहीं चढता क्रम आहे का उगीच जसें सुन्नेले तसें देव वोलत गेले ? क्रम आहे असें म्हटल्यास आचार्यांनी दिलेल्या अर्थांने मनाचें नीट समाधान होत नाहीं. ज्ञानी सर्वश्रेष्ठ असें सर्वसंमत असल्यामुळे आपण पहिल्या तिघांचाच विचार करू. देवांच्या बोलण्याला वैगुण्य येऊ नये व क्रम तर आहे असें ठरावें असें असेल तर वरील पदांचा अर्थ आचार्यांनी केलेल्या अर्थाहून थोडासा निराळा केला पाहिजे. अर्थार्थी ह्याचा अर्थ धनकामी असा केल्यास त्याची योग्यता पहिल्या दोन भक्तांपेक्षां अधिक मानावी लागते व तसें करणे कोणासही संमत नाहीं. अर्थार्थी हा भक्तकोटींतच येऊं शकणार नाहीं व कदाचित्, अर्थासाठीं कां होईना, पांच रूपये बढती होण्यासाठीं सत्यनारायण करितो आहे ना, घ्या त्याला भक्तकोटींत मिळवून, असा विचार मनांत आणिला तरी असा भक्त कनिष्ठच गणिला पाहिजे. तो आर्तीपेक्षां व जिज्ञासुपेक्षां वरच्याद मानितां येणार नाहीं ! तात्पर्य, आचार्यांचा वरील तीन पदांचा अर्थ घेतला तर क्रम नीट वसत नाहीं व पदांत क्रम नसेल असेही वाटत नाहीं ; तर आतां वरील तीन पदांचे कोणते अर्थ—संतसंमत अर्थ—घेतले असतां क्रम वरीवर लागून देवांच्या बोलण्याचें मर्म मनावर ठसेल ह्याचा थोडासा विचार करू.

नारदांच्या सूत्रांचा विचार केला मृणजे आर्त, जिज्ञासु व अर्थार्थी ह्यांत कांहीं क्रम लावणे नारदमहर्फीना अवश्य वाटलें व तो त्यांनी— १ अर्थार्थी, २ जिज्ञासु व ३ आर्त—असा लाविला हैं स्पष्ट दिसते. वरील सूत्रांचा अर्थ असा आहे—“ गौणी भक्ति तीन प्रकारची आहे. मग तुम्ही सात्त्विक भक्त, राजस भक्त व तामस भक्त अशा प्रकारे समजा किंवा आर्त, जिज्ञासु व अर्थार्थी अशा प्रकारे समजा,— एवढे

\*\*\*\*\*  
मात्र आहे को पुढच्या-पुढच्या भक्तापेक्षां मागचा-मागचा भक्त श्रेष्ठ होय, किंवा त्याची भक्ति श्रेयस्कर होय.” म्हणजे अर्थार्थी भक्तापेक्षां जिज्ञासु भक्त श्रेष्ठ व त्यापेक्षां आर्त भक्त श्रेष्ठ होय. नारदांनीं चतुर्विध भक्तांतल्या पहिल्या तीन भक्तांच उलट क्रम लाविला आहे व ‘ज्ञानी त्वात्मैव मे मतम्।’ ह्या भगवदुक्ती-प्रमाणे ज्ञानी भक्त साक्षात् हरिरूपच होय (‘तस्मिस्तज्जने भेदाभावात्’—सूत्र ४१) असें सांगितले आहे. असे करितांना अथातच नारदांनीं आचार्यांनीं दिलेले च वरील पदांचे अर्थ घेतले आहेत. असो. चतुर्विध भक्तांचा क्रम गीतेत दिलेला आहे तसाच वेऊन त्या पदांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न मात्र येथपर्यंत झाला नाहीं; तो ज्ञानेश्वरींत प्रथम झाला व त्याचें खरोखर उत्कृष्ट विवरण नाथांनीं पुढे भागवतांत केले !

ज्ञानेश्वरमहाराजांनीं म्हटले आहे—

म्हणोनि ते मातें चुकले । एथ चतुर्विध मज भजले ।

जिहीं आत्महित केले । वाढते गा ॥ १०८ ॥

तो पहिला आर्त म्हणिजे । दुसरा जिज्ञासु बोळिजे ।

तिजा अर्थार्थी जाणिजे । ज्ञानिया चौथा ॥ १०९ ॥

तेथ आर्त तो आर्तीचिनि व्याजे । जिज्ञासु तो जाणावयालार्ही भजे ।

तिजेनि तेणे इच्छिजे । अर्थसिद्धि ॥ ११० ॥

मग चौथियाच्या ठार्यी । कांहींच करणे नाहीं ।

म्हणोनि भक्त एक पाहीं । ज्ञानिया जो ॥ १११ ॥

ह्या ओव्यांत आर्त, जिज्ञासु, अर्थार्थी व ज्ञानी हे ‘वाढते आत्महित’ करणारे आहेत असे सांगून ज्ञानेश्वरमहाराजांनीं त्यांचा उत्तरोत्तर श्रेष्ठत्वाचा क्रम स्पष्ट सुचविला आहे. तथापि पहिल्या तीन पादांचा खुलासा येथे केलेला नाहीं. तो खुलासा त्यांनीं पुढे १८व्या अध्यायांतील ५४व्या श्लोकावरील ‘मद्दक्ति लभते पराम्’ ह्या पदाच्या अर्थात चांगला केला आहे. तथापि त्यांचे उत्तम स्पष्टीकरण नाथमहाराजांनीं § आपल्या भागवतांत सहज ओवानें फार फार बहारीने केले आहे.

§ आचार्य, नारद व नाथ हे सर्वच महात्मे आम्हांस परमपूज्य व परमप्रिय आहेत. त्यांनीं केलेल्या अर्यातल्या फटकांवरून कोणाविषयी आमचा अत्यश्वर्ही अनादर आहे असे कोणीं समजू नये. उलट पुढचे महात्मे मागच्या महाभास्यांच्या कृपेने समर्थ झालेले असल्यामुळे ते आपल्या पूर्वज महात्म्यांचा मनोभाव अधिक विशद करितात असेंच आम्ही समजतों.

\*\*\*\*\*  
नाथांनी भागवताच्या १९व्या अध्यायांतील २४व्या श्लोकावर टीका करितांना सहज 'मयि संजायते भक्तिः कोन्योऽर्थोऽस्यावशिष्यते' ह्यावर लिहितांना आर्त, जिज्ञासु व अर्थार्थी ह्यांचे लौकिक व पारमार्थिक असे दुहेरी अर्थ देऊन भक्तीविषयी बोलतांना पारमार्थिक अर्थाच कां घेतले पाहिजेत व ह्यांचे परस्पर संवंधाही कसे आहेत तें फार बहारीनं कथन केले आहे. प्रथम नाथांच्या ओऱ्याच पाहा-

निःशेष मावळत्या अहंकृती । भूतें निजात्मरूप दिसती ।  
 माझ्या स्वरूपाची सहजस्थिति । ते माझी मुख्य भक्ति उद्धवा ॥ २६९ ॥  
 ये भक्तीच्या लेशस्थिरीं । आरं जिज्ञासु अर्थार्थी ।  
 प्रकाशले गा वर्तीत । निजस्वार्थी साधक ॥ २७० ॥  
 रोगिया नांव आरता । हें व्याख्यान नव्हे परमार्थी ।  
 भगवत्प्रातीची चित्तीं व्यथा । ते आरता परमार्थी ॥ २७१ ॥  
 जो भगवंताचे प्रातीलागीं । कडा घालूँ धावे वेगीं ।  
 कां रिंघो पाहे जळते आगीं । तो आरं सवेगीं वोलिजे ॥ २७२ ॥  
 आरतीची स्थिति ऐसी । जिज्ञासु वारी त्यासी ।  
 मनुष्यदेह ब्रह्मप्रातीसी । तो आत्महत्येसी नको योजूँ ॥ २७३ ॥  
 मागील भक्त कोणे रीती । जाणोनि पावले भगवद्गती ।  
 जीवे-भावें त्या विवरी युक्ती । जिज्ञासु निश्चिरीं या नांव ॥ २७४ ॥  
 मज जाणावयाची ऐसी जे आशा । तीतें म्हणती शुद्ध जिज्ञासा ।  
 तेही प्रकाशक माझ्या प्रकाशा । मी जिज्ञासु ऐसा तेणे जाणो ॥ २७५ ॥  
 ब्रह्मप्रापका युक्तीचा ठसा । या नांव शुद्ध जिज्ञासा ।  
 वेदशास्त्रजाणीववळसा । लौकिकजिज्ञासा त्या नांव ॥ २७६ ॥  
 सर्वी अर्थी मीचि अर्थना । शुद्ध अर्थार्थी या नांव जाणा ।  
 म्हणती अर्थार्थी द्रव्यकामना । ते मंद व्याख्याना प्रवर्तती ॥ २७७ ॥  
 दृष्टी पडे नाना अर्थी । जो विवंचोनि लावी परमार्थी ।  
 त्या नांव वोलिजे अर्थार्थी । त्यांतेही निजभक्ति प्रकाशो माझी ॥ २७८ ॥  
 एवं आरं जिज्ञासु अर्थार्थी । त्यांते प्रकाशो माझी सहजभक्ति ।  
 तीतें भक्त चतुर्धा मानिती । अधिकारस्थितिविभागी ॥ २७९ ॥

ह्या ओळ्यांचे नीट मनन करावें. आर्त, जिज्ञासु, अर्थार्थी व ज्ञानी हे 'वाढते आत्महित' करणारे आहेत असें ज्ञानोवाराय सांगतात व 'अधिकारस्थितिविभागे' भक्त चतुर्धा मानिले जातात असेंच नाथ सांगतात. दोघांचा भाव एकच. ज्ञानी भक्त हरिरूपच आहे, पण त्याच्या पूर्णभक्तीच्या लेशस्थितीने वाकीचे तीन भक्त होतात.

नाथ आर्त, जिज्ञासु व अर्थार्थी ह्यांचे लौकिक व पारमार्थिक असे दोन अर्थ करून येथे पारमार्थिक अर्थच घेतले पाहिजेत असें सांगतात-

( १ ) लौकिक आर्त- रोगी; पारमार्थिक आर्त- भगवत्प्राप्तीची व्यथा लागलेला.

( २ ) लौकिक जिज्ञासु- वेदशास्त्रज्ञाणीववळसा घेणारे; पारमार्थिक जिज्ञासु- भगवंतालाच जाणावयाची खटपट करणारे ( तैसा प्रतिपाद्य जो ईश्वर। तो होवयालागीं गोचर। श्रुतीचा निरंतर। अभ्यास करणे ॥ ज्ञानेश्वरी, १६-१०३ )

( ३ ) लौकिक अर्थार्थी- धनकामी; पारमार्थिक अर्थार्थी- सर्वार्थीत भगवंतच लोभनीय होत असा ज्याचा दृढ भाव तो.

ह्या अर्थांनें पाहतां चतुर्विध भक्त क्रमा-क्रमाने श्रेष्ठ कसे आहेत तें चांगले समजते. आर्ताला भगवत्प्राप्तीची व्यथा लागलेली असते. ती व्यथा लागल्यावर वेद-शास्त्र-पुराण-संत ह्यांच्या टार्हीं नम्र होऊन केवळ भगवंतालान्च शोधूं लागतो तो जिज्ञासु. भगवंतावांचून वाकी सगळे अर्थ अनर्थ आहेत व भगवंतच सेव्य आहेत असे दृढ भावून अनेकार्थी भगवंत पाहूं लागतो तो अर्थार्थी; सर्व हरिमय आहे अशा निश्चयावर आरूढ होऊन तन्मय झालेला तो ज्ञानी. हे ज्ञानी भक्त आणि हरि हे एकच होत.



## ९ भक्तीची सुलभता

अन्यस्मात् सौलभ्यं भक्तौ ॥ ५८ ॥

प्रमाणान्तरस्यानपेक्षत्वात् स्वयंप्रमाणत्वात् ॥ ५९:॥

शांतिरूपात्परमानंदरूपाच्च ॥ ६० ॥

### अर्थ

दुसऱ्या कोणत्याही मार्गपेक्षां भक्तिमार्ग हाच सुलभ आहे; कारण हा स्वयंप्रमाण आहे, ह्याला वाहेरचें प्रमाण नको आहे. हा शांतिरूप व परमानंदरूप आहे.

### स्पष्टीकरण

( ५८-६० ) भक्तिमार्ग हा कर्म-ज्ञान-योगपेक्षां श्रेष्ठ आहे असें मार्गे ( सूत्रे २५-२७ ) सिद्ध केलेंच आहे. आतां तो त्याहून सुलभ आहे असें सांगतात. भक्तीला घर-दार, धन-दौलत मिळवावी लागत नाहीं व असली तरी टाकावी लागत नाहीं. कोणत्याही अवस्थेतल्या, आश्रमांतल्या व जातींतल्या पुरुषाला, स्त्रीला अगर मुलाला भक्त होतां येतें; मात्र हरीविष्यर्थी शुद्ध प्रेम पाहिजे. त्याला उपचार नकोत. त्याला कसलीही आडकाटी नाहीं. योगाला शरीरबद्ध व ज्ञानाला बुद्धिबद्ध पाहिजे. भक्तीला कांहीं सांडावें लागत नाहीं व कांहीं मांडावें लागत नाहीं. ‘असाल ते असा जेथें तेथें’, मात्र हरीन्हे होऊन जा. आतां ह्या भक्तिसुखाला वाहेरचें प्रमाण कां नको तें उघडच आहे, भ्रताराच्या अंगसंगानें भायेला जें सुख होतें तें भार्या होऊनच भोगलें पाहिजे, कुमारिकेला तें सांगूनही समजावयाचें नाहीं; तसेच भक्तिसुख भक्त होऊन भोगावें, तें सांगून वहिर्मुखाला समजावयाचें नाहीं. हरिव्यतिरिक्त सर्व कामनांचा त्याग करून हरीशीं तनमय होऊन तें सुख भोगावें म्हणजे तें शांतिरूप व परमानंदरूप कसें आहे तें समजेल. ह्याचें विवरण मार्गे झाले आहेच.



## १० साधकानें काय सोडावे ?

लोकहानौ चिंता न कार्या निवेदितात्मलोकवेदत्वात् ॥ ६१ ॥  
 न तदासिद्धौ लोकव्यवहारो हेयः  
 किंतु फलत्यागस्तत्साधनं च कार्यमेव ॥ ६२ ॥  
 स्त्रीधननास्तिकचरितं न श्रवणीयम् ॥ ६३ ॥  
 अभिमानदंभादिकं त्याज्यम् ॥ ६४ ॥  
 तदर्पिताखिलाचारः सन् कामक्रोधाभिमानादिकं  
 तस्मिन्नेव करणीयम् ॥ ६५ ॥

अर्थ

शांतिरूप भक्तिप्रेमाचा अनुभव घेत असणाऱ्या भक्ताचे लोकव्यवहार विनवोभाट होत नसले तरी त्यानें चिंता करूं नये, म्ह० लौकिक कर्म नीट होत नसल्यावहूल त्यानें खांती बाळगूं नये; कारण त्यानें आपलीं लौकिक, वैदिक, वैगंरे सर्वप्रकारची कर्म भगवंताला समर्पण केलेलीं असतात. भक्तीची स्थिति अंगी वाणली नाहीं तोंवर लोकव्यवहार टाकूं नये, मात्र लौकिक कर्मही कांहीं फलहेतू मनांत धरून करूं नयेत आणि भक्ति मिळू होण्याचं साधन मात्र करीत असावे. ख्रियांच्या, पैशाच्या व नास्तिकांच्या गोष्टी कदापि ऐकूं नयेत; अभिमान आणि दंभ द्यांचा सर्वथा त्याग करावा; सर्व कर्म भगवंताला अर्पण करून काम, क्रोध, अभिमान, इत्यादि वृत्ती चित्तांत उद्भवल्या तरी त्याही देवाकडेच लावाव्यात म्ह० काम देवाचाच धरावा, क्रोध त्याच्यावरच करावा व अभिमानही त्याचाच वाहावा.

### स्पष्टीकरण

( ६१-६२ ) भक्तांचीं लौकिक, वैदिक अंतर्वाद्य सर्वच कर्म भगवंताला अर्पण होत असल्यामुळे व वैदिक कर्म तो यथाशास्त्र आचरीत असल्यामुळे लौकिक कर्म त्याच्या हातून नीट न उरकणे साहजिक आहे. पण ह्यावहूल त्यानें खांती बाळगण्याचें कारण नाहीं. लोक भले म्हणतील की वाईट म्हणतील ह्याचा त्यानें फारसा विचार करूं नये. लोक कधीं उगाच ढोक्यावर घेऊन नाचतील व कधीं निष्कारण छळ मांडतील. लोकांचीं मने सांभाळण्याचें काम फार विकट

आहे. लोक आज एखाद्याला एखाद्या कामाबद्दल चांगले म्हणतील, तर उद्यां त्याला त्याच कामाबद्दल वाईटही म्हणतील. ज्याला आपले उद्दिष्ट साधावयाचे आहे त्याने लोकमताची खुपामतही करू नये व त्याला डिवचूंही नये. “वानोत निदोत” असे साधकाने लोकमताविषयी उदासीन असावे. लौकिक राखणे कठिण आहे. ‘ऐसा हा लौकिक कदा राखवेना’ ह्या अभंगांत तुकोबांनी म्हटले आहे कीं लोक हे मृदंगासारखे दोहीकङ्गन थापा मारावयाला तयार असतात. संसार करावा तर पातकी व टाकावा तर पोटपोशा म्हणतात; आचारवंताला हा दांभिक आहे असे म्हणतात व आचारहीनाला भ्रष्ट म्हणून निंदितात; सत्संग करणाऱ्याला हा गुरुचा उपदेशी म्हणून हिणवितात, न करणाऱ्याला अभागी अज्ञान म्हणतात; निर्धनाला करंटा व धनिकाला उन्मत्त म्हणतात, वोलक्याला वाचाळ व मैन धरणाऱ्याला गर्विष्ठ म्हणतात; लग्न केले तर हा माजला आहे म्हणतात व न करणाराला नंपुंसक टरवितात; निपुत्रिकाला चांडाळ म्हणतात व अपत्यवंताला पोरबङ्गांचा वाप म्हणतात!! हीं उदाहरणे देऊन तुकोवा सांगतात कीं ‘ओक तैसा लोक धरितां धरवेना !’ असा हा लौकिक आहे. म्हणून करा काय ?

तुका म्हणे आतां ऐकावें वचन | त्यजुनियां जन भक्ति करा ||

‘त्यजुनियां जन भक्ति करा’ ह्याच अर्थ नारदांच्या ‘लोकहानौ चिंता न कार्या—तत्साधनं च कार्यमेव’ ह्या उक्तीत आहे. लोकांकङ्गन वरें म्हणून घेण्याची हांव न बाळगतां देवाला प्रिय होण्याचा उपाय करा. लौकिक सुटो पण देव गांठो. सर्व लोकांना एकदम संतुष्ट करण्याचा उपाय आजवर कोणालाच सांपडला नाही. ह्याच अर्थाचे एक मजेचे संस्कृत सुभाषित आहे—

सर्वथा स्वहितमाचरणीयं किं करिष्यति जनो बहुजल्यः ।

नास्ति तत्र खलु कश्चिदुपायः सर्वलोकपरितोषकरो यः ॥

हेच तुकोबांनी अभंगांत सांगितले आहे—

सत्य-असत्यासी मन केले ग्वाही । मानियेले नाहीं बहुमता ॥

लौकिकाची खरी किंमत जाणावी, तथापि प्रेममुख पूर्णपणे बाणले नाहीं तोंवर ‘मार्गीधारे वर्तावे’ हेच योग्य आहे. लोकव्यवहार टाकूं नये व तो करीत असतां कांहीं तत्संबंधीं हेतु पोटांत टेवूं नये. मुलाला चांगले वळण लागावे, त्याला शिक्षण मिळावे व तो योग्य मार्गाला लागावा म्हणून बापाने आपले कर्तव्य उत्तम रीतीने

\*\*\*\*\*  
वजावावें, पण हा मुलगा पुढे माझ्या उपयोर्गी पडेल इ० हेतू मनांत बाळगूं नयेत. लौकिक कर्मही फलहेतूची आकांक्षा मनांत न ठेवितां करावें व मुख्यतः साधावयाचें ते हरिचरण साधावे. तात्पर्य, लौकिक कर्म हीं फलहेतु सोडून करावीत व चित्त हरीचे पार्यी ठेवून त्याचें साधन करीत असावें.

( ६३ ) भक्तीचें साधन करीत असतांना भक्तीला विरोधी जे प्रकार आहेत ते टाळवेत असें पुढील दोन सूत्रांत सांगितलें आहे. प्रथमतः स्त्री, धन व नास्तिक ह्यांच्या गोष्टी ऐकूं नयेत, ह्यांचीं चरित्रे पाहूं नयेत. स्त्रीचरित्रे पाहिल्यानें मन कामाकार होते, धनाच्या व धनिकांच्या गोष्टी ऐकिल्यानें लोभवृत्ति बढावते व नास्तिकांच्या गोष्टी ऐकिल्यानें असलेला विश्वासही डळमळूं लागतो. म्हणून साधकानें स्त्री-धन-नास्तिकांच्या गोष्टी ऐकूं नयेत. प्रथम विषय स्त्री हा तर साधकांच्या वाढेतला मोठाच खळगा आहे, म्हणून ‘एकान्तीं लोकांतीं स्त्रियांशीं भाषण । प्राण गेल्या जाण करूं नये ॥’ असा तुकोवांनीं साधकांस इषारा देऊन ठेविला आहे. नाथांनीं ‘चिरंजीव’ पदांत विरक्त कसा असतो हें सांगतांना म्हटलें आहे—

नावडे स्त्रिया पाहणे । नावडे स्त्रियांत बैसणे ।  
नावडे स्त्रियांचे रगाडणे । त्यांचे स्पर्शणे नावडे ॥ ३० ॥

जो विवाहित असेल त्यानें ‘स्वस्त्रीवांचोनी नातळावी अन्यकामिनी’ हें उघडच आहे; पण—

स्वस्त्रीसीही कार्यपुरते । बोलावें स्पर्शाविं निहते ॥  
परी आसक्ति धरूनि तेथें । सर्वथा चित्तें न गुंफावें ॥ ३२ ॥

स्त्री हा विषयच असा आहे कीं जेथे पुरुषानें हटकून लटपटावें; म्हणून ह्याविषयीं साधकानें अत्यंत सावध असलें पाहिजे. नाटक-कादंबन्यादि ज्या-ज्या ग्रंथांत फाजील प्रणगकथा वर्णिल्या असतील त्या वाचूं नयेत, नाटके तमाशे पाहूं नयेत, व स्त्रियांचे कथालाप जेथे चालत असतील त्या-त्या स्थळांपासून व माणसांपासून दूर असावें. स्त्री-स्त्रैयांचा संघ करूं नये, त्याच्यप्रमाणे नास्तिकांचाही संग करूं नये. ईश्वरावर व शास्त्रांवर ज्याचा विश्वास नाहीं तो नास्तिक होय. ‘ह्यांत काय अर्थ, त्यांत काय अर्थ’ असलीं तर्कटे रचून नास्तिक हा समाजाचा पायाच ढांसळून

\*\*\*\*\*  
 टाकूँ पाहतो. § नास्तिकांश्वतका समाजाचा दुसरा कोणीही शत्रु नाही. “देह तोचि देव भोजन ते भक्ति। मरण ते मुक्ति पाखंड्याची॥” ह्याप्रमाणे तुकोबांनी एका अभंगचरणांत नास्तिकांचे वर्णन केले आहे. अशांचा संग तर नसावाच, पण अशांशी भाषणप्रसंगसुद्धां करूं नये. देवांनी ज्ञानोवारायांच्या मुखानें स्पष्ट सांगितले आहे की—“तैसे जे पार्थी। विमुख या परमार्था। तयांसी भाषण सर्वथा। करावें ना॥” असो. तर काम, लोम व अविश्वास ह्यांना उत्तेजित करणारे जे स्त्री, धन व धनिक आणि नास्तिक ह्यांच्या गोष्टी ऐकूऱ्या नयेत. भक्तीचा विडा ज्यानें उचलला त्यानें पथ्य संभाळले पाहिजे. धनाच्या गोष्टी ऐकूऱ्या आपल्या स्थितीचा असंतोष वाढून आहे ह्यापेक्षां अधिक धन असावें असें वाटते, म्हणून त्या ऐकूऱ्या नयेत. परमार्थात नजर वर व प्रपंचांत नजर खाली असावी.

(६४) अभिमान, दंभ, इत्यादि आसुरी संपत्तीचे सर्व गुण म्हणजे दुर्गुण टाकावेत. आपण कोणी मोठे आहोत ही बुद्धि म्हणजे अभिमान व आपला मोठेपणा चब्बाढ्यावर मांडण्याची वेडी हांव हा दंभ होय. संपत्तीचा, संततीचा, बळाचा, बुद्धीचा, कौशल्याचा, ज्ञानाचा, सदाचाराचा कोणत्याच प्रकारचा अभिमान नसावा. कांहीं गुण जवळ असले तरीसुद्धां हें ईश्वराचे देणे आहे म्हणून त्याला अनन्य असावें. निरभिमानपणाचासुद्धां अभिमान मारक होतो ! “तुका म्हणे नरकीं घाली अभिमान” असा अभिमानानें अधःपात होतो. रावण, शिशुपाल, हिरण्यकशिपु हे सारे अभिमानानें मेले. “गर्वांचे घर खाली” ही म्हण प्रसिद्धच आहे. मोठे-मोठे गेले, ही बहुरत्ना वसुंधरा आहे, मी कोण्या झाडाचा पाला आहें असें मनांत आणीत जावें. अभिमान मारावयाचा उत्तम उपाय नमनभक्ति हा आहे. ‘नमन ते भक्ति’ असें तुकोबांनी ह्याच अर्थानें भक्तीचे लक्षण केले आहे. भूतमात्र नमावे. लोटांगण घालावयाला, वांकावयाला, पायां पडावयाला शिकावें. ही केवळ शारीरिक किया म्हणून न करितां भूतमात्रीं हरिच पाहण्याचा अभ्यास ठेवावा म्हणजे अभिमान आस्ते-आस्ते चित्तांतून ठाणे उठवील. दंभ तर त्याहूनही घातक आहे. आपण आहोत त्याहून मोठे दिसण्याची

---

§ प्रसिद्ध इंग्रज तत्त्ववेत्ता एडमंड वर्क ह्यानें एके ठिकाणी म्हटले आहे की, “समाजाला अत्यंत भयप्रद व निष्पुर धका कोणापासून बसत असेल तर तो नास्तिकापासूनच होय. नास्तिक लोक समाजांतून बहिष्कृत केलेले पुरुष होत व ते अमक्या एका देशाचे किंवा समाजाचे शत्रू आहेत असें नसून सर्व मनुष्यजातीचे शत्रू आहेत.”

\*\*\*\*\*  
व आपले गुण त्यावर मांडून लोकांकहून 'वाहवा' म्हणून घेण्याची जी हांव तो दंभ होय. "म्हणोनि वाचेच्या चौवारां। घातलिया धर्माचा पसारा। धर्मचिंता तो अधर्म होय वीरा। तो दंभ जाणे ॥" (ज्ञानेश्वरी, १६-२२३). शेतकरी पेरणी करून वर माती घालतो किंवा कुलवधू आपले अवयव लपविते, त्याप्रमाणे आपला धर्म लपविष्याची बुद्धि ठेवावी. पुण्यकर्माला वाहेरची लोकप्रशंसेची हवा लागली कीं किंडे पडलेच म्हणून समजावें. धर्मकर्माच्या बाटलीचे बूच काढूनच नये, कां कीं वाहेरच्या हवेनें तें नासून जातें. सत्कर्म, सदुद्धि, सदाचार हे वाहेर लोकांना दिसून त्यांचेकहून प्रशंसा व्हावी अशी तिळभर बुद्धि पोटांत न ठेवितां या सर्वोनीं परमेश्वराला प्रसन्न करण्यास झटावें. लोकांनी मान डोलवून काय उपयोग? आपले सत्कर्म ईश्वराला पसंत पडले तरच जगण्याचें सार्थक. देवाच्या घरीं मान व्हावा, देवाचा प्रसाद जोडावा, देवानें पदरांत घ्यावें अश्याच सुबुद्धीनें सत्कर्म आचरीत असावें.

(६५) सर्व कर्में देवाला अर्पण करावींत व काम-क्रोध, व अभिमान हे जर नष्ट झाले नाहींत तर देवालाच वाहावेत. 'काम-क्रोध आम्हीं वाहिले विछळीं' असें तुकोवा महणतात. काम-क्रोधाभिमान जावेत हें उत्तम, पण हे न जातां जरी चित्तांत राहिले तरी त्यांची मोहर हरीकडे फिरवावी म्हणजे त्यांच्यांतलें विष नाहीसें होऊन ते क्रमानें जातातच. सर्वेंद्रियांना हरीचेंच वेड लावावें म्हणजे चित्तांतले विकारही हरिरूप होऊन जातात. "मग मीचि डोळां देखिला। जिहीं कानीं मीचि ऐकिला। मीचि मर्नीं भाविला। वानिला वाचा ॥ ३५९ ॥ सर्वोर्गीं सर्वोठारीं। मीचि नमस्कारिला जिहीं। दान पुण्यादिके जें काहीं। तें माझियाचि मोहरा ॥ ३६० ॥ जे अहंकार वाहत अंगीं। आम्ही हरीचे भूषावयालार्गीं। जे लोभिये एकचि जर्गीं। माझेनि लोभें ॥ ३६२ ॥ जे माझेनि कामे सकाम। जे माझेनि प्रेमे सप्रेम। जे माझिया भुली सभ्रम। नेणती लोक ॥ ३६३ ॥ जयांचीं जाणतीं मजचि शाळें। मी जोडे जयांचेनि मंत्रे। ऐसे जे चेष्टामात्रे। भजले मज" ॥ ३६४ ॥ (ज्ञानेश्वरी, अ० ९). ह्याप्रमाणे काम-क्रोधाभिमानादि सर्वच वृत्ती देवाला वाहाव्यात. काम तरी देवाचाच धरावा, राग आला तर त्याच्यावरच रागवावें व अभिमान तरी त्याचाच धरावा, म्हणजे ह्या वृत्ती मूळच्या ओंवळ्या असल्या तरी गोर्पिमाणे परमात्मसंगतीनें पावन होऊन त्याच्याच स्वरूपांत विश्राम पावतील.



## ११ भक्तगौरव

त्रिरूपभंगपूर्वकं नित्यदास्यनित्यकांताभजनात्मकं

त्रिरूपभंगपूर्वकं नित्यदास्यनित्यकांताभजनात्मकं

प्रेम कार्यं प्रेमैव कार्यम् ॥ ६६ ॥

भक्ता एकान्तिनो मुख्याः ॥ ६७ ॥

कंठावरोधरोमांचाश्रुमिः परस्परं लपमानाः

पावयन्ति कुलानि पृथिवीं च ॥ ६८ ॥

तीर्थीकुर्वन्ति तीर्थानि सुकर्मीकुर्वन्ति कर्माणि

सच्छास्त्रीकुर्वन्ति शास्त्राणि ॥ ६९ ॥

यतस्तन्मयाः ॥ ७० ॥

मोदन्ते पितरो नृत्यन्ति देवताः

सनाथा चेयं भूमेवति ॥ ७१ ॥

नास्ति तेषु जातिविद्यारूपकुलधनक्रियादिभेदः ॥ ७२ ॥

यतस्तदीयाः ॥ ७३ ॥

### अर्थ

भज्य देव, भक्त व भक्ति ह्या त्रिपुटीचा लय करून नित्यदास्यभक्तीनें ( मारुति-रायासारखें ) किंवा नित्यकांताभक्तीनें ( लक्ष्मीसारखें, गोर्णीसारखें ) प्रेम करावें आणि प्रेमच करावें ( म्ह० प्रेमावांचून कशानेहि नारायण प्रसन्न होणार नाहीं ). सर्व भक्तांत मुख्य भक्त म्हणजे जे एकनिष्ठ एकविध भक्त आहेत तेच होत. असे भक्त प्रेमानें कंठ दाढून येत आहेत, शरीरावर रोमांचादि अष्ट सात्त्विक भाव उत्पन्न होत आहेत, निरंतर प्रेमाश्रूचे खान घडत आहे अश्या तन्हेनें नारायणाच्या दिव्य कथा परस्परांस सांगत-ऐकत असतात. ते दोहींकडचीं कुळे पावन करितात, इतकेच काय पण सारी पृथ्वी पावन करितात. ते तीर्थाना तीर्थपण देतात, कर्मावर सत्कर्मीचा छाप मारतात व शास्त्रांना सच्छाळें करितात. कारण ते स्वतः तीर्थरूप असतात. सत्कर्म व सच्छास्त्र यांचे ते मूर्तिमंत पुतळे असतात. त्यांचे चरित्र

\*\*\*\*\*  
पाहून पितृलोकीं पितर संतुष्ट होतात, देवता आनंदित होऊन नाचतात व पृथ्वी सनाथ होते. त्यांच्यांत मग जाति, विद्या, रूप, कुल, धन, किया इत्यादिकांचे भेद राहत नाहीत; कारण ते सर्वोत्तमीं जो हरि तद्रूप झालेले असतात.

### स्पष्टीकरण

( ६६ ) देवावर प्रेम करावयाचे दोन प्रकार येथे सांगितले आहेत. दासाचे स्वामीवर प्रेम असतें तो एक दास्यभक्तीचा प्रकार व कांतेचे स्वपतीवर प्रेम असतें तो कांताभक्तीचा प्रकार. दास्यभक्तीचे उत्कृष्ट उदाहरण मारुतिरायाचे किंवा गरुडाचे. रामरायाची सेवा मारुतीने कशी केली हैं रामायणात प्रसिद्ध आहेच. “ पडिले कार्य तितुके करावे । सदा सन्निधन्य असावे । देवद्वारी ॥ ” हैं दास्यभक्तीचे वर्णन रामदासांनी केले आहे. देवकार्य करणे ही दास्यभक्ति होय. काया-वाचा-मने सर्व स्वामीला अर्पण करून स्वामीबांचून ब्रह्मांडांत दुसरें कांहीच न जाणणे अशी आत्मनिरपेक्ष भक्ति दासभक्तच करू शकतात. ‘जोङ्गनियां कर । उभा सन्मुख समोर ।’ असें मारुतिरायाचे ध्यान मनांत आणून तुकोबांनीं त्याची प्रार्थना केली आहे—

### अभंग

शरण शरण हनुमंता । तुज आलों रामदूता ॥ १ ॥  
काय भक्तीच्या त्या वाया । मज दावाव्या सुभया ॥ २ ॥  
शूर आणि धीर । स्वामिकाजीं तूं सादर ॥ ३ ॥  
रामरायाच्या सेवका । शरण आलों म्हणे तुका ॥ ४ ॥

दास्यभक्तीचे मर्म शिकावयाचे असेल तर मारुति-उपासना करावी, मारुति-रायाला गुरु करावे. वाचकांनी तुकोबारायांच्या गाथ्यांतील ‘पाईकी’चे अभंग मननपूर्वक वाचावेत म्हणजे पाईकी, शिपाईगिरी, सेवा, दास्य यांचे मर्म त्यांच्या लक्ष्यांत येईल. त्यांतील चार-दोन महत्वाचे चरण येथे देतों—

- ( १ ) तरी व्हावे पाईक जीवाचे उदार ।  
सकळ त्यांचा भार स्वामी वाहे ॥ १ ॥
- ( २ ) पाईकांनी सुख भोगिले अपार ।  
शूर आणि धीर अंतर्वाद्य ॥ २ ॥

- (३) पाईकांनीं पंथ चालविल्या वाटा ।  
पारख्याचा झांठा मोडेनियां ॥ ३ ॥
- (४) तो एक पाईक पाईका नाईक ।  
भाव सकलिक स्वामिकाजीं ॥ ४ ॥
- (५) तृणवत् तनु सोने ज्या पाणाण ।  
पाईक त्या भिन्न नाहीं स्वामी ॥ ५ ॥
- (६) आपुलिया सत्ता स्वामीचें वैभव ।  
भोगिती गौरव सकळ सुख ॥ ६ ॥

असो. ही दास्यभक्ति झाली. आतां कांताभक्ति सांगतो. देवाचे चरण लक्ष्मी जशी नित्य हातांत वागवून त्याची सेवा करीत आहे, तसे देवाचे चरण हृदयीं दृढ धरणे ही कांताभक्ति होय. दास्यभक्ति काय आणि कांताभक्ति काय दोन्ही एकच आहेत. नावें निराळी. चरणसेवा ही लक्ष्मीनें उत्तम चालविली आहे. ह्या आईसाहेब गुरु आहेत. त्यांच्यापासून ती शिकावी. “हे माझी मिरासी । ठाव तुझ्या पायांपाशी ॥ १ ॥ यांचा धरीन अभिमान । करीन आपुले जतन ॥ २ ॥” कांता पतीशीं एकजीव होऊन जाते, तसें देवाशीं एकजीव होऊन जावें. पतीचें तें माझें, पतीचें धन तें माझें धन, पतीची सेवा ती माझीच सेवा, जें-जें पतीचें तें-तें माझें, पतीचें वैभव तें माझें वैभव, पतीचा जो मानापमान तो माझा मानापमान, असें कांता मानते. समसत्ता भावल्यामुळे पतीच्या धरचें केर-पोतेंरे करण्यांतही तिला हलकेपणा वाटत नाहीं. भक्तही देवाशीं असाच मिळून मिसळून वागतो. दास्यभक्तीचे मर्म पिढ्यान्-पिढ्या नौकर वागविष्याचें किंवा होण्याचें ज्यांच्या कपाळीं असेल तेच जाणतील. सध्यां रोजीवर किंवा मासिक वेतनावर चाकरी करण्याचा प्रधात वाटत असल्यामुळे स्वामि-सेवकपणाचें थोर नातें बुडत चालले आहे ! पन्नास-पाऊणशें वर्षें धरांत इमानानें राहिलेल्या सेवकाला धन्याच्या धराण्याचा केवढा अभिमान व प्रेमा वाटतो व त्याचेही धन्यावर केवढें वजन असतें, त्याची उत्तरोत्तर कल्पनाही नाहींशी होणारसें दिसतें. देवही दासाच्या अंकित होतात, ‘तुका म्हणे भावें । देवा सत्ते राववावें ॥’ स्वामि-सेवकांचें ऐक्य झालें कीं ‘दासी कीं गोसाविण जाहली’ हेच कलेनासें होतें आणि मौज अशी आहे कीं जो खरें दास्य करितो तो स्वामीच्याही डोक्यावर जाऊन वसतो व जी

खरी पतिसेवा करिते तिचा आपत्या स्वामीवर अंमलही पण तसाच चालतो ! सेवेचा कडेलोट झाला कीं झदिशीं पारडे उलढे होऊन स्वामी तो सेवक होतो व सेवक तो स्वामी होतो ! अशी प्रेमाची पराकाष्ठा झाली कीं स्वामी, सेवक व सेवा किंवा पति, पनी व सेवा ह्या त्रिपुटीचा न कळत लय होऊन तिन्ही मिळून एकच बाकी राहते. त्याला मग तुम्ही देव म्हणा, भक्त म्हणा अथवा कांहींही म्हणा. त्या एकपणांत, तसें समरस होऊन जाण्यांत, त्या अभिन्नपणाच्या सेवाधर्मीत जी माधुरी आहे तिची गोडी अनुभविकच जाणतील ! ती मधुर भक्ति गोरीनीं केली व प्रेमाचे अपार सुख भोगिले.

( ६७ ) म्हणूनच एकान्तभक्तांला, एकविध, एकनिष्ठ भक्तांना नारदांनीं सर्व भक्तांत पहिला नंबर दिला आहे. प्रेममय झालेल्या भक्तांना सर्व काळीं व सर्व स्थलीं नारायणावांचून दुसरा विषय नसतो. स्वामीच्या चरणकमलांच्या ध्यानानें चित्त स्थिर होतें, अन्य संकल्प उठत नाहीत, ‘दुजियापासून परतलें मन’ असा विश्वास बघावतो, आणि हरि स्वाधीन होतो. तुकोबारायांचे एकान्तभक्तीचे उद्घार पाहा—

### अभंग

१

एकविध आम्ही न धरू पालट । न संडू ते वाट सांपडली ॥ १ ॥

म्हणवूने केला पाहिजे सांभाळ । माझे दुदिवळ पाय तुझे ॥ धु० ॥

बहुत बोलतां न कळे प्रकार । अंतरा अंतर साक्ष असे ॥ २ ॥

तुका म्हणे अगा जीवीच्या जीवना । तून्हि नारायणा साक्षी माझा ॥ ३ ॥

२

आणिक दुसरे मज नाही आतां । नेमिलें या चित्तापासूनियां ॥ १ ॥

पांडुरंग ध्यानीं पांडुरंग मर्नी । जागृतीं स्वप्नीं पांडुरंग ॥ धु० ॥

पडिले वळण इंद्रियां सकळा । भाव तो निराळा नाही दुजा ॥ २ ॥

तुका म्हणे नेत्रीं केली वोळखण । तटस्थ हें ध्यान विटेवरी ॥ ३ ॥

( ६८ ) असे चार एकान्तभक्त एकत्र जमले व त्यांनी तोङ उघडले तर देवांच्याच गोष्टी ते सांगतील व ऐकतील. व्यापारी मंडळांत व्यापाराच्या,  
ना. सू. ६

\*\*\*\*\*  
नाटक्यांत नाटकाच्या, राजकीय पुरुषांत राजकारणाच्या, विद्यार्थ्यांत अभ्यासाच्या, कायदेपंडितांत कोटीच्या गोष्ठी हटकूर्न निघावयाच्याच. तसे चार भक्त एकत्र जमले कीं भक्तीच्याच गोष्ठी निघावयाच्या. जें ध्यानीं मनीं असतें तेंच बाचेवर उगवतें. नारदांनीं ह्या सूत्रांत ‘परस्परं लपमानाः’ म्हणून जें सांगितलें तेंच गीता-भागवतांतही सांगितलें आहे.

(१) स्मरंतः स्मारयंतश्च मिथोऽघौघहरं हरिम् ।

भक्त्या संजातया भक्त्या विभ्रत्युत्पुलकां तनुम् ॥

परस्परानुकथनं पाचनं भगवद्यशः । —श्रीभागवत, ११-२१.

(२) मच्चिता मद्रतप्राणा वोधयंतः परस्परम् ।

कथयंतश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमंति च ॥ —श्री गीता, ११-९.

हरिकथा गात्या-ऐकत्यांना तल्लीन करून सोडतात—

(१) चित्त-चैतन्यां होतां भेटी । हरें वाष्ण दाटे कंठी । पुलकांकित रोमांच उठी । उन्मीलित दृष्टि पुंजाळे ॥ करितां अन्युतचिंतन । सप्रेम गहिंवरे मन । अङ्गहासें करी रुदन । अनिवार सुंदन ऊर्ध्वश्वासें ॥ परस्परे निज संवादु । करितां जाला स्वरूपावयोधु । नेत्रीं जळ अंगीं स्वेदु । प्राणस्यंदु पांगुळे ॥ तेंगे निजनृत्यविनोदें । फावलेनि निजग्रोधें । नानापरीचीं भगवत्पदें । सुखानुवादें स्वयें गातु ॥ तेंगे कीर्तनकीर्तिंगजरें । त्रैलोक्य सुखें सुभरे । परमानंदुही हुंबरे । सुखोद्दारै तुष्टेनि ॥

— श्रीएकनाथी भागवत.

(२) चित्ते मीचि जाहले । मियेंचि प्राणे धाले । मग जीवों मरों विसरले । वोधाचिया भुली ॥ ११ ॥ मग तया वोधाचोनि माजें । नाचती संवादसुखाचीं भोजें । आतां एकमेकां वेपे दीजे । वोधचि वरी ॥ १२० ॥ जैसीं जवळिकेचीं सरोवरें । उच्चंबळलियां कालवतीं परस्परे । मग तरंगांसि धवळारें । तरंगचि होती ॥ १२१ ॥ तैसीं थेर-थेरांचिये मिळणीं । पडत आनंदकळोळांचीं वेणी । तेथे वोध वोधाचीं लेणीं । वोधेचि मिरवी ॥ १२२ ॥ जैसे सूर्ये सूर्यांते वोवाळिले । की चंद्रें चंद्रम्या क्षेम दिघले । ना तरी सरिसेंचि पाडैं मिनले । दोन्ही वोध ॥ १२३ ॥ जैसी कमळकळिका जालेंपणे । हृदयीचिया मकरंदातें राखों नेणे ।

\*\*\*\*\*  
दे राया रंका पारणे । आमोदाचें ॥ १२७ ॥ तैसेचि मातें विश्वी कथित । कथिलेनि  
तोषे कथूं विसरत । मग तया विसरामाजि विरत । अंगे मने ॥ १२८ ॥ ऐसे प्रेमाचेनि  
बहुवसपणे । नाहीं राती-दिवो जाणणे । केले माझे सुख अव्यंगवाणे । आपणपेयां  
जिहीं ॥ १२९ ॥

-ज्ञानेश्वरी अ० १०.

असो. ६८व्या नारदीय सूत्राचे स्पष्टीकरण गीता-भागवतांतील श्लोकांनी व  
त्यावरील ज्ञानोबा-नाथरायांच्या अमृताधिक मधुर वाणीने होत असल्यामुळे येथे  
आम्ही आपल्या वाणीचे प्रस्थ माजवीत नाहीं. त्यांनी जो स्वानुभव सांगितला तो  
त्यांच्याचसारख्या भक्तोत्तमाच्या संगतीत चाखावयास मिळत असल्यामुळे त्याची  
फेड प्राकृतवाणीने अधिक काय करावयाची आहे ?

( ६८-७१ ) असो. असे भक्तराय जन्मास आले म्हणजे ते उभय कुळे  
पावन करितात हें काय सांगावयास पाहिजे ? ते सारी पृथ्वी पावन करितात. ते  
तीर्थीना तीर्थपण देतात, कारण ते तीर्थीचे तीर्थरूप आहेत. ते जें शास्त्र हातीं  
धरितात त्यावर सच्छास्त्र असा शिक्का बसतो. ते जें कर्म आचरतात, तेंच जगाला  
सत्कर्म म्हणून आदरणीय वाटते. साधू जेथें स्नान करितात, जेथें संचार  
करितात, जेथें देह ठेवितात, तें तीर्थ ; ते जें बोलतात तें शास्त्र ; ते जें आचरितात  
तें सत्कर्म. संतांनी ज्यांचा स्वीकार केला व त्यांच्या पसंतीना ज्यांवर शिक्का पडला  
तें ( current coin ) व्यवहारांतले नाणे होऊन दुनियेत सर्वमान्य होते.  
ज्ञानेश्वरमहाराजांनी खांद्यावर पताका टाकून हातीं टाळ घेऊन पंढरीचा संप्रदाय  
पाडला म्हणून कोश्यवधि लोकांना पंढरिगियाचे प्रेम उत्पन्न झाले. फार  
काय पण ते म्हणतील तें रूप घेऊन, म्हणतील त्या ठिकाणी, म्हणतील  
तोंवर देवाला ठाण मांडून राहावें लागते ! पुंडलिकाच्या भाकेसाठीच ना  
विठोबाला अडावीस युगे विटेवर उभें राहावें लागले आहे ! व्यास, वाल्मीकि,  
शुक, वामदेव, नारद, मारुतिराय, उद्धव, राधा, कृष्ण-चैतन्य, कबीर, तुळसीदास,  
मीराबाई, ज्ञानेश्वर, एकनाथ, रामदास, तुकाराम, नामदेव, नरसीं मेहता इत्यादि  
भगवद्भक्तांनी जी-जी स्थळे पावन केलीं, तीं-तींच तीर्थपदाला पावली आहेत. ते  
जें बोलले तेंच ना आपले भवोद्भारक शास्त्र बनले आहे ? त्यांनी जीं कमें केलीं,  
अनुवादिलीं व उपदेशिलीं तींच सत्कर्मे म्हणून ना भरतखंडभर मानिलीं जात  
आहेत ? यांनी राम-कृष्ण-हरीचीं व हरि-हरांचीं नामे घेतलीं म्हणूनच ना तुम्हां-

आम्हांला उद्धाराचा सुलभ मार्ग सांपडला आहे ? यांनी देवाला सगुण-साकार केले, म्हणून ना ‘सुंदर तें ध्यान उमें विटेवरी’ आमच्यासाठीं तिष्ठत राहिले आहे ? वाल्मीकिमुनीनीं रामायण गायिले नसतें व तुलशीदास-रामदासादिकांनी रामोपासनेचा मार्ग आम्हांला आचरून दाखविला नसता, तर रामनामामृत जे कोष्ठवधि जिभांनी हजारों वर्षें प्राशन केले आहे तें त्या जिभांना कोटून मिळाले असतें ? विछलाचे नाम नामदेव-तुकोबांनीं परम आवडीने व अद्वाहासाने घेतले नसतें तर तें ब्रह्मांड भेदून पैलाड करून गेले असतें ? गीताशास्त्र शंकराचार्य-ज्ञानेश्वरांनीं आदरिले नसतें, तर त्याला कोणी पुसले असतें ? अठरा पुराणांतून भागवतपुराणाचा नाथांसारख्यांनीं डिंडिमा पिटला नसता, तर तें सन्द्घास्त्र म्हणून कोणी मानिले असतें ? देहूस तुकोबांनीं व आळंदीस ज्ञानोबांनीं स्वचरित्राने दिव्यत्व आणिले नसते, तर इंद्रायणीला तीर्थ म्हणून कोण मानणार होता ? गांवखरीच्या ओढ्यापेक्षां त्या पाण्यांत कांहीं जास्त आहे काय ? तात्पर्य, हा सर्व ह्या जगताला पावन करण्यासाठीं अवतरलेल्या भक्तांचा उपकार आहे. “ संत धर्माचे धर्मक्षेत्र । संत स्वरूपाचे सत्पात्र । नातरी पुण्यासी पवित्र । पुण्यभूमि ॥ ” असे समर्थांनीं म्हटले आहे तें यथार्थ आहे. मनुष्यसमाजाला आपल्या देवभावाची ओळख करून देणारे संत जगाचे माय-बाप आहेत. असे महात्मे अवतरून जगाचे कार्य करीत असले म्हणजे देवता प्रसन्न होतात, पितरांना धन्यता वाटते व भू सनाथ होते, ह्यांत आश्रय काय ? संत प्रकटले म्हणजे त्यांच्यासाठीं देव अवतार घेऊन भूमार हलका करितात व धर्मसंरक्षण होते.

( ७२ ) भक्तांच्या ठिकाणीं जात, विद्या, कुल, धन इत्यादिकांचा भेद नसतो. भक्ताची जात कोणतीही असो, तो कितीही अविद्वान् किंवा विद्वान् असो, तो श्रीमंत असो वा दरिद्री असो, त्याच्या हृदयांत जर श्रीहरि भरला आहे तर तो विश्ववंद्यच आहे. ‘उंच नीच कांहीं नेणे भगवंत ।’. चोखा डोंगा होता, पण त्याचा भाव डोंगा नव्हता म्हणूनच तो मान्य झाला आहे. दुराचारी पाखांडी ब्राह्मणांहून सदाचारी भगवद्गत्त महार कोट पटीने श्रेष्ठ आहे. जनावाईच्या गोंवन्या व चोखामेळाचीं हाडे ‘विछल विछल’ बोललीं; ह्यावरून त्यांचे देह विछलाने कसे भरले होते हें दिसते. चोखामेळा, सजन कसाई यांची जात कोण पाहतो ? ध्रुव, व उपमन्यु यांच्यापार्शीं विद्या कोणती होती ? सुदामदेवापार्शीं द्रव्य किती होते ? कुबजादासीचे रूप कसे होते ? तात्पर्य, मुख्य हरिप्रेम ज्यांच्या

\*\*\*\*\*  
रोमा-रोमांत भिनून गेले आहे, ते ह्या सर्व भेदांतून पार गेले आहेत. ते विश्ववंद्य  
क्षाले आहेत. ब्राह्मणपणा हा अभिमान नको व महारपणा ही लाज नको. राम-कृष्ण-  
हरीच्या भजनानें भक्तांच्या कुळांतले होऊन जावें हेच मनुष्यांचे मुख्य कर्तव्य आहे.  
जो अभेदभजनानें एकमय हरीच्या स्वरूपांत रंगून गेला तो भेदमय मायेच्या  
पैलपार गेला.



१२ वाद नको !

અનુભૂતિકાર્યાલયની પ્રધાન મંત્રીની સાથે આપી રહી હતી.

वादो नावलंब्यः ॥ ७४ ॥

बाहुल्यावकाशादनियतत्वात् ॥ ७५ ॥

अर्थः

वादांत पहुं नये. वादांत पडत्यानें शब्दानें शब्द बाढतो व तत्त्व बाजूला राहून ( व्यक्तीच्या गुण-दोषांची उठाठेव होते आणि ) पुष्कळ शब्दांचा कीस पडतो. शिवाय वाद सुरु झाल्यावर त्याला काहीं नियमांचा धरबंद राहत नाही व वाद अफाट वाढून शेवट बहूधा वैरांत होतो.

स्पष्टीकरण.

( ७४ ) हीं सूत्रे फार महत्वाचीं आहेत. सर्वांनी व मुख्यतः मुमुक्षुंनी हीं निरंतर ध्यानांत टेवून वादापासून दूर राहावें. ‘वादे वादे जायते तत्त्वबोधः’ असें महणतात खरें, पण बहुधा ‘वादे वादे वर्धते वैरवन्धिः’ असाच सर्वत्र सर्वांना अनुभव येतो. तत्त्वबोध होण्याच्या ऐवजीं ‘मी तू’ सुरु होऊन वादानें उभय-पक्षीं अहंभावाचा उठाव होतो व स्नेहभावास खग्रास प्रदृश लागून दुर्वृत्तिरूप पिशाचांचा थयथयाठ सुरु होतो. तत्त्वासाठीं म्हणून प्रथम वाद सुरु झाला तरी त्याचे पर्यवसान बहुधा वैरांत होतें. वादांत व्यक्ती-व्यक्तीच्या उखाळ्या-पाखाळ्या निघतात. त्यांनी मर्मभेद होऊन अंतःकरणे दुखविलीं जातात, माझेंच खरें व तुझेंच खोटें असा दुरभिमान वाढून प्रतिपक्षाचे गुणही दोषरूप वाढू लागतात व स्वतःच्या दोषांचेही मंडण करण्यास मनुष्य प्रवृत्त होतो. भाजी-विक्या माळणीपासून तों थोर राष्ट्रकार्य करणाऱ्या मुत्स्यांपर्यंत भांडणाची एकच तन्हा आढळते. अशिक्षित मनुष्य ग्राम्य शब्दांत शिव्या देतात व सुशिक्षित मनुष्य लळ-लळ संस्कृत शब्दांत तेसेच भांडतात. अप्यादीक्षितांनी व्याकरणावर ‘मनोरमा’ ग्रंथ केला कीं जगत्राथपंडित ‘मनोरमाकुचर्मदेन’ करण्यास प्रवृत्त होतात ! इंग्रजी, संस्कृत, मराठी किंवा इतर कोणत्याही वाढ्यांत ‘चुरशीचे सामने’ शेंकडो पाहण्यास मिळतात. प्रसिद्ध राजकीय तत्त्वदेता वर्क व वक्ता फॉक्स यांचा चिरस्नेह कोणत्या करणानें लुस झाला हे इंग्रजी इतिहासज्ञांस

\*\*\*\*\*  
विदित आहेच. वाप जुन्या मताचा व लेक नव्या मताचा असल्यामुळे त्यांच्यांत खडाजंग्या कश्या उडतात व ६३चा आंकडा केवळ वादामुळे उलट खाऊन ३६चा कसा होतो हैं पुष्करांच्या पाहण्यांत किंवा ऐकाण्यांत तरी असेलच. असो. आपणास ह्याशीं कांहीं कर्तव्य नाहीं. हैं असेंच चालले आहे व चालावयाचें आहे; तथापि साचिकांनी वादापासून चार पावळे दूरच राहावें. सच्छील विचार-वंत भेटल्यास क्वचित् वाद केल्यास चालेल, पण विवाद मुळीच करू नये. दुसरा मनुष्य करतो असें दिसल्यास मौन धरावें म्हणजे 'अतृणे पतितो वन्हिः स्वयमेवोपशयाभ्यति' ह्या न्यायानें आपण आखाड्यांत उडी टाकली नाहीं म्हणजे तो कांहीं काळानें तरी शांत होईल. वादाची खुमखूम जागच्या जागीं जिरवून टाकावी व 'सुसरीबाई तुझी पाठ मऊ' म्हणून स्तब्ध वसावें. संवाद मात्र करावा. 'जगीं सूखसंवाद सूखें करावा' अशी समर्थीची शिकवण आहे. सुखसंवाद उगमाचा म्ह० श्रीहरीचा करावा. तो संत-सजनांच्या संगतीत अवश्य करून सुखसुख द्यावें द्यावें. 'जर्नी वाद-विवाद सोडेनि द्यावा,' असें समर्थ सांगतात, पण तेच सुखसंवाद करण्यास परवानगी देतात. सुखसंवाद खरोखर गुरु-शिष्यांत होतो व स्वानुभवी संतांत होतो किंवा प्रेमळ मुमुक्षु-साधकांत होतो. वृत्ति भंग पावेल असें बोलू नये. 'दुसन्याची वृत्ति दुखवू नये व आपली दुखवण्याचा जेथें संभव आहे त्या संगतीत बसू नये. 'अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत्। स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते' हैं वाङ्मय तप आचरावें. स्वतःच्या दोषांकडे व दुसन्याच्या गुणांकडेच पाहण्याची संवय ठेवावी. दोष बोलावयाचेच असल्यास ते त्याच्या कल्याणासाठीच एकांतांत ज्याचे त्याच्याशीं बोलावे. लौकिकांत दुसन्याचा उपहास करू नये; त्याचें वर्मी काढू नये; त्याची मानखंडणा करू नये. दुसन्याच्या संवंधांत बोलतांनाच लौकिकांत विवेकाची व संयमाची विशेष आवश्यकता असते. बोलावयाचेच असल्यास पुढील दहा दोष टाळून बोलावें असें ज्ञानेश्वरमहाराज म्हणतात-

१ विरोध-वादवळ.

२ प्राणितापदाळ - त्यास कासावीस करणे.

३ उपहास.

४ छळ.

५ वर्मस्पर्श.

६ आटूवेग – कोरडं आवेशाचें बोलणे.

७ विंदाण – कपटाचें भाषण.

८ आशा – आशा पोटांत ठेवून बोलणे.

९ शंका – शंका उत्पन्न होईल तें बोलणे.

१० प्रतारण – टक्काजी, फसवेगिरी.

—हे दहा दोष टाळून “ सांच आणि मवाळ । मितळे आणि रसाळ । शब्द जैसे कलोळ । अमृताचे ॥ ” ( ज्ञानेश्वरी, अ. १४-३७० ) असें बोलावै. आधीं न बोलावै हें उत्तमोत्तम, मौनासारखी मौज नाहीं. इंग्रजीत ‘ मौन हें सोनेआहे व भाषण हें रुपें आहे ’ अशा अर्थाची एक म्हण आहे. ‘ मौनं सर्वार्थसाधनम् ’ ही म्हणही मोठी शाहाणपणाची आहे. ज्ञानाची सीमा मौनांत होत असल्यामुळे श्रुतीनेही इश्वरावहाल ‘ नेति नेति ’ म्हणून मौनच धरलें आहे. मौन ही ब्रह्माची भाषा आहे. मौन हें आनंदाचें शिखर आहे. मौन हें स्वानुमवाचें माजघर आहे. मौन हें परमात्म्याचें राशिनांव असून ‘ स्तुति कांहीं न बोलणे ’ म्हणजे मौन हीच त्याची स्तुति आहे, असें ज्ञानोवारायांनी म्हटलें आहे. तोंड उघडलें की चुकून एखादा शब्द निघेल व तो दुसऱ्याच्या चित्ताला खुपेल म्हणून मौन हेच उत्तम. मौनानें काय साधत नाहीं ? व बोलून काय विघडत नाहीं ? बोलण्यानें प्रपञ्चांतही दगा वसती व परमार्थही नासतो. रसना न आवरतां आल्यामुळे दुनियेत तिनें जेवढे अनर्थ केले आहेत तेवढे कोणत्याही दुसऱ्या इंद्रियानें केले नाहीत ! रसना आंवरील तो जग पादाक्रांत करील ! रसना ज्यान्या स्वाधीन नाहीं त्याचे सर्व पराक्रम निष्फल होतात. रसनेचीं कायें दोन. एक आहार व दुसरे भाषण. रसना न आंवरल्यामुळे शरीरांत रोग व जगांत वैरी उत्पन्न होतात. म्हणून रसनाजय हा सर्व पराक्रमांत श्रेष्ठ आहे. ज्यानें रसनेचा आवेग सहन केला तो जगाला भारी आहे. तात्पर्य, रसना स्वाधीन ठेविली पाहिजे व बोलणेच झाल्यास सत्य, मित, हितकर व रसाळ असेच बोललें पाहिजे. वादांत रसना अनावर होते व अनर्थपरंपरा उभयपक्षास सोसाबी लागते म्हणून रसनाजय साधून बोलावै. राजकारण, वाङ्मयव्यवहार इत्यादि कांहीं व्यवहार वादावांचून मुफ्लदायी होणार नाहीत हें म्हणणे खरें असलें, तरी ह्याही विषयावरील वादांत

\*\*\*\*\*  
 बहुधा वरील दहाही दोष प्रधानपणे दिसत असल्यामुळे वादानें जगाचें अधिक नुकसानच झाले आहे. रसनाकिंकर शंभर बोलले तरी त्यांचे सर्व कार्य एक रसनाजयी करील ह्यांत शंका नाही. ज्याचा रसनाजय झालेला नाही अशा शंभर विद्रानांनी शंभर सभांत वाद-विवाद करूनही जो तत्त्वबोध होत नाही, तो रसनाजय केलेला एक पुरुष एका भाषणानें किंवा एका ग्रंथानें करूं शकतो ! जगांतले अल्यंत महत्त्वाचे सिद्धांत वादानें ठरले नाहीत. सत्यसिद्धांत शुद्धचित्त पुरुषाच्या हृदयांत अपाप आविर्भूत होतात व सर्व सिद्धांत जगाला असेच प्रेरित महात्म्यांकडून मिळालेले आहेत. सिद्धांताचे मिप करून विद्रान् लोक शब्दांचे भूस काढीत अहंकाराचा सैतान मात्र उभा करीत असतात. वरें, जगाला सिद्धांत सांगतानाहि वादाची गरज नाही. वादानें जग सुधारलेले नाही. भाषणानें, वादानें कोणी कोणाचे ऐकत नाही. जग आचरण पाहून सुधारते तितके उपदेश ऐकून सुधारत नाही. वादाचा इतरांवर कांही चांगला परिणाम होत नाही. ह्याप्रमाणे वादानें स्व-परहित कोणतेच साधत नसून अनहित मात्र अतिशय होते म्हणून नारदांनी “ वादो नावलंब्यः ” हा नियम सर्वांसच घालून दिला आहे.

( ७५ ) वादांत पट्टू नये असें सांगितल्यानंतर नारदांनी त्यास दोन कारणे पुढे केली आहेत. एक तर वादांत वाहुत्यावकाश असतो म्हणजे उभयपक्षी पुष्कळांसे बोलावयाला पुष्कळ जागा असते. “ ईश्वर आहे की नाही ” ह्या विप्रयावर दोन्ही वाजूंनी दोघांनाही शब्दांचा कीस पाहून पुष्कळ बोलतां येईल; पण विचार केला तर ही गोष्ट वादाची का आहे ? रत्नानुभवाची जी गोष्ट आहे ती वादानें का सिद्ध किंवा वाधित होणार आहे ? कोणता ईश्वरनिष्ठ पुरुष ह्या विप्रयावर वाद करावयास पुढे आला आहे ? आपल्या अंगाचा अधिकार वाढवीत-वाढवीत गुपचिप जे हरिपद पटकावयाचे आहे ते वादांत अनुकूल-प्रतिकूल चर्चेने का मिळणार आहे ?

‘ मतांतरें शोधू नका व तार्किकांचा संग टाका ’ म्हणून अधिकारयुक्त वाणीनेतुकोयांनी कां सांगितले आहे ? हा तर्काचा विषय नाही, तर्काला येथे प्रतिष्ठा नाही म्हणूनच ना ? स्वसंवेद, अनुभवरूप जी वस्तु आहे ती वादांत आणू नये. आणाल तर शब्दांचे भारेच्या भारे पडतील, पण त्यांत सार कोठेच हाताला लागणार नाही. वादांत न पडण्याचे दुसरे कारण नारदांनी दिले आहे ते अनियतत्व हें होय. वादांत नियमाचे मग वंधन राहत नाही. मोकाटपणाच वाढतो. वरें, एखाद्या

\*\*\*\*\*  
प्रश्नाचा वादानें एकदां निकाल झाला, बहुमतानें झाला तरी सभेबाहेरचे लोक  
किंवा पुढील पिढ्यांचे लोक तो निर्णय मान्य करून पुन्हां वाद करणार नाहीत  
ग्यावहूल तरी हमी कोण घेणार ? साक्षात् ब्रह्मदेवालाही ती घेतां येणार नाही.  
शिवाय अनंत वृत्तींचे अनंत लोक असल्यामुळे ह्या विचित्र जगांत सर्वच लोक  
एका नियमाच्या रेपेत येऊन तेथें स्थिर राहतील ह्याची केव्हांही शाश्वती नाही.  
तात्पर्य स्वहित साधावयाच्ये तर वादांत पडून्च नये.



## १३ भक्ताची राहणी व भक्तास आश्वासन

भक्तिशास्त्राणि मननीयानि

तदुद्घोधकरकर्माणि करणीयानि ॥ ७६ ॥

सुखदुःखेच्छालाभादित्यके काले प्रतीक्ष्यमाणे  
क्षणार्थमपि व्यर्थं न नेयम् ॥ ७७ ॥

अहिंसासत्यशौचदयास्तिक्यादि-  
चारित्र्याणि परिपालनीयानि ॥ ७८ ॥

सर्वदा सर्वभावेन निश्चितितै-  
भगवानेव भजनीयः ॥ ७९ ॥

स कीर्त्यमानः शीघ्रमेवाविर्भवत्य-  
नुभावयति भक्तान् ॥ ८० ॥

त्रिसत्यस्य भक्तिरेव गरीयसी  
भक्तिरेव गरीयसी भक्तिरेव गरीयसी ॥ ८१ ॥

अर्थ.

भक्तिशास्त्रांचे मनन करावें व जेणेकरून चित्तांत भक्तीचा उद्भव होईल अशीच कर्मे आचरावींत. सुख, दुःख, इच्छा, लाभ इत्यादिकांची पर्वा न करणारा काल भक्षण करण्यास उद्यत असतांना भगवद्गतीवांचून आयुष्याचा एक क्षणही व्यर्थं दवडूऱ नये. अहिंसा, सत्य, शौच, दया, आस्तिक्य इत्यादि उत्तम व आचरणीय गुणांचे परिपालन करावें; सर्वदा सर्वभावानें भगवंताचेंच चित्तन करावें; त्याचे गुणानुवादांत भक्त रंगून जाऊं लागला, कीं तो भक्तवत्सल भगवान् तात्काळ प्रत्यक्ष प्रकट होतो व आपल्या भक्तावर पूर्ण कृपा करितो. नारद म्हणतात कीं भगवत्प्रातीच्या सर्व साधनांत भक्तिच श्रेष्ठ आहे हैं मी तीनवार ( हातावर टाळी मारून ) सत्य सांगतों.

\*\*\*\*\*  
स्पष्टीकरण

( ७६ ) मार्गे नवव्या सूत्रांत ‘लोकवेदेषु तदनुकूलाचरणम्’ मह० लौकिक व वैदिक कर्में जीं भक्तीला अनुकूल असरील तीं करावींत व इतर कर्मविषयीं उदासीन असावें म्हणून सांगितलें होतें तेंच ह्या सूत्रांत पुन्हां पर्यायानें सांगितलें आहे. “ज्याला भक्ति करावयाची त्याला ग्रंथ वाचावयाला पाहिजेत का हो ? त्याला कर्मे करावयाला पाहिजेत का हो ?” – असे प्रश्न नेहमीं विचारण्यांत येतात. ह्या प्रश्नांला नारदांनी ह्या सूत्रांत उत्तर दिलें आहे. शास्त्राध्ययन व विद्याभ्यास है कांहीं भक्तीचे भारक नाहीत. पुष्टकळदा विद्येचा परिणाम अहंकारांत व छलवादांत झालेला दिसतो, पण हा विद्येचा दोष नसून अध्ययनावरोबर जें अनुपान घावें लागतें तें न घेतल्याचा दोष आहे. मनुष्य विद्रान् झाला कीं त्यानें ज्याच्या-त्याच्यावर तोंड टाकावें व जेब्हां-तेब्हां आखाड्यांत उटी घेऊन दंड ठोकून वादास उभें राहावें असें कांहीं नाहीं. ‘विद्या विवादाय न, किंतु ज्ञानाय’ हें लक्ष्यांत टेविलें पाहिजे. ‘विद्या ददाति विनयं’ हा न्याय आहे. मग विद्या पचली नसेल तर अविनयन उत्पन्न होतो. “नको शास्त्र-अभ्यास व्युत्पत्ति मोठी | जडे गर्व-ताठा अभीमान पोर्टी ||” असें समर्थांनी म्हटलें आहे तें अनुभवसिद्धन आहे, पण ह्यामुळे मुळींच शास्त्राध्ययन नको असें होत नाहीं. म्हणूनच नारदांनी ह्या सूत्रांत शास्त्राध्ययनाला मर्यादा घातली आहे. ते म्हणतात कीं भक्तिशास्त्राचें मनन करावे. ज्याला पांडित्य मिरवावयाला नको असेल व नारायणाच्या प्रासीचीच चाढ असेल त्यानें इतर शास्त्रांच्या खटपटींत न पडतां नारायणाची भक्ति व भगवद्गत्कांच्या कथाच ज्यांत सांगितल्या आहेत अशा भक्तिशास्त्राचें अध्ययन करावे. सर्व साधु-संत गीता-भागवत वाचावयाला सांगतात तें ह्याचसाठीं. तुकोबारांयानींसुद्धां कांहीं संतांचीं वचने पाठ केलीं होतीं. अर्जुन, उद्धव, ध्रुव, प्रल्हाद, नारद, अजामेळ, बढी इत्यादि भक्तांच्या प्रेमल कथा वाचून आपला भक्तिभाव जमत जातो. देव भक्तांच्या कसा सन्निध असतो, भक्तांचीं सांकडीं कशीं वारतो, त्यांना कसा धीर देतो, त्यांचा अंतर्बाद्य शत्रुपासून कसा सांभाळ करितो, बुद्धियोग देऊन त्यांना कैवल्यपद कसें देतो, हें भक्तकथा वाचतां-वाचतां व त्यांचे मनन करितां-करितां आपल्या लक्ष्यांत येतें व आपल्या चित्तांतल्या भक्तिभावाचे पोषण होतें. भक्तीचे प्रकार नऊ कां सांगितले आहेत व त्यापैकीं कोणती भक्ति कोणीं कशी केली हें समजून येतें व आपल्याला काय

\*\*\*\*\*  
 साध्य आहे ह्याचा निश्चय होतो, म्हणून भाविक साधकांनी अन्य ग्रंथांच्या व साधनांच्या खटाटेपांत न पडतां भक्तिशास्त्राचेंच अध्ययन करावें व भक्तिप्रेमाचा चित्तांत विकास होईल अशीच कमें करावीत. कर्मकांड फार मोठें आहे व यथासांग कर्मचरण होणे दुर्घट आहे म्हणून ज्या-ज्या कर्मांची मोहर हरिप्रासीवर आहे तीं-तीं कमें करावीत व केवळ जड अशा कर्मांचिष्यांची उदासीन राहावें. कर्मांने हरि जोडावयाचा आहे हैं पळभरही विसरूं नये. कर्मांसाठीं, फळासाठीं, लौकिकासाठीं, इह-पर मुख्यासाठीं, कर्म करावयाचे नसून केवळ हरिप्रासीसाठींच कर्म करावयाचे आहे हैं ध्यानांत टेवून कर्मचरण करावें. चित्ताला परमपुरुषाची मोहोर लावून यावी व देह सविधिकर्मांच्या स्वाधीन करावा. कमें चार प्रकारचीं आहेत. नित्य, नैमित्तिक, काम्य व निपिद्ध. यांपैकीं काम्य व निपिद्ध कमें करूंच नयेत. नित्य-नैमित्तिक कमें करावीत. नित्य-नैमित्तिक कमें शास्त्रांनी सांगितलीं आहेत व तीं अवश्य केलीं पाहिजेत; पण तीं करितानासुद्धां कवाईत वरोवर होते का नाहीं, लौकिक वाढतो कीं नाहीं इकडे लक्ष्य न देतां, हरिप्रेम मुख्यतः चित्तांत जमत्रावयाचे आहे ही दृष्टि कायम टेवून कमें केलीं पाहिजेत. हा उद्देश न विसरतां किंवद्दुना त्यावरच नजर टेवून तीं केलीं पाहिजेत, तरच तीं तारक होतील. नाहींतर तीं अधिक जखड्हून टाकतील. साधु-संत कर्मठणाचा निपेध करितात, पण कर्मचरणाचा निपेध करीत नाहींत. त्यांच्या वर्तनाची हातोटी साधली तर कर्म भक्तीचे मारक नसून साधकच आहे हैं लक्ष्यांत येईल. कर्मांच्या कचाऱ्यांत सांपळून कर्मभ्रष्ट होऊं नये. कर्म हैं चित्तशुद्धीचें साधन आहे. तें टाकून चालणार नाहीं. पण तें साध्य नाहीं. त्यांतच सर्व कांहीं आहे इतकी कर्मांची बढेजाव माजवूं नये. तात्पर्य हेच कीं हरि हा साध्य आहे व त्याचे भक्तिप्रेम चित्तांत वाढत जाईल ह्या मोहरेवर साधकांनी लक्ष्य टेवून कर्मचरण करावें.

( ७७ ) हरिभक्ति साध्य ठरली तरी ती पुढें-मार्गे केवळांतरी सावकाशीने करूं, म्हातारपणीं पैन्शन वर्गेरे घेतल्यावर करूं, अश्या खुशालीवर न बसतां ‘घडीने घडी साथेकाची करावी’ व मृत्यु ‘आ’ पसरून झडप घालावयाला टपून वसला आहे हैं सर्वकाळ ध्यानांत टेवून पळ-पळ हरिसेवेत रंगत जावें. ‘गृहीत इव केशेषु मृत्युना धर्ममाच्चरेत्’ ह्याप्रमाणे परमार्थाची तांतडी करावी. म्हतारपण आत्यावर परमार्थ करूं, असे म्हणूं तर म्हातारपण येईलच ह्याची तरी काय

शाश्वती आहे ! उच्चांची खात्री नाही असा तर हा अश्वत्थ – संसार – आहे, म्हणून ‘मरणाचें स्मरण असावें। हरिभक्तीस सादर व्हावें।’ असा साधु-संत बोध करीत असतात. पाहतां-पाहतां आयुष्य क्षरत जातें. फुटक्या मडक्यांतून पाणी झिरपत जातें तसें क्षण-क्षणां आयुष्य झरत आहे. नरदेह दुर्लभ आहे, तो हरि जोडल्यावांचून व्यर्थ जाऊ देऊ नये.

आयुर्नैश्यति पश्यतां प्रतिदिनं याति क्षयं यौवनं  
प्रत्यायांति गताः पुनर्न दिवसाः कालो जगद्दक्षकः ।  
लक्ष्मीस्तोयतरंगभंगचपला विद्युच्चलं जीवितम्  
तस्मान्मां शरणागतं शरणद ! त्वं रक्ष रक्षाधुना ॥ १ ॥

ह्याप्रमाणे श्रीहीला शरण जावें. ‘अनित्यमसुखं लोकं इमं प्राप्य भजस्व मां’ (गीता ९-३३) असें देव स्वमुखानें सांगत आहेत. ( ह्या श्लोका-वरील श्रीज्ञानोन्नारायांचें भाष्य अवश्य वाचावें. ) “जेथें चहूंकडे जळत वणवा। तेथुनि न निगिजे केविं पांडवा। तेविं लोकां येऊनि सोपद्रवा। केविं न भजिजे मातें? ॥ ४९२ ॥ अगा मातें न भजावयालगीं। कवण बळ पां आपुलिये अर्गीं। काई घरीं कीं भोगीं। निंश्चिती केली? ॥ ४९३ ॥ नातरी विद्या कीं वयसा। यथा प्राणियांसि हा ऐसा। मज न भजतां भरंवसा। सुखाचा कोण? ॥ ४९४ ॥ मृत्युलोकीं सुखाची कहाणी। ऐकिजेल कवणाचिये श्रवणी? । कैंची सुखनिद्रा आंथरुणीं। इंगलांच्या ॥ ५०१ ॥ तरि झडळडोनि वहिला निघ। इये भक्तीचिये वाटा लाग। जिया पावसी अव्यंग। निजधाम माझे ॥ ५१६ ॥ ” असो. अदा प्रकारे सर्व साधु-संतांनीं जीवांच्या डोळ्यांवरील झांपड काढून त्यांना जागें करण्याचा फार प्रयत्न केला आहे. “काळाचेही काळ। आम्ही विठोबाचे लडिवाळ ॥ ” म्हणून गरजणाऱ्या भक्तशिरोमणीचा एकच अभंग येथें देतों-

१

क्षणा क्षणा हाच्चि करावा विचार। तरावया पार भवसिंधु ॥ १ ॥  
नाशिवंत देह जाणा रे सकळ। आयुष्य खातो काळ सावधान ॥ धु० ॥  
संतसमागमीं धरूनि आवडी। करावी तांतडी परमार्थी ॥ २ ॥  
तुका म्हणे इहलोकीच्या वेब्हारैं। नये डोळे धुरैं भरोनि राहों ॥ ३ ॥

(७८) भक्ताला कोणती विसुद्दे घेतलीं पाहिजेत हैं नारदांनी ह्या सूत्रांत सांगितलें आहे. अहिंसा, सत्य, शौच, दया, आस्तिक्य इत्यादि चारित्र्ये भक्तांनी अवश्य पाढलीं पाहिजेत असें हैं सूत्र म्हणते. अर्थात् हीं सिद्धांचीं स्वाभाविक लक्षणे असून साधकांनी त्यांचा जपून अभ्यास करावयाचा आहे. ह्या गुणांचा सिद्धांच्या अंगीं सहज आविर्भाव झालेला असतो व साधकांना हे गुण किंत्यासारखे पुढे ठेवून गिरवावयाचे असतात. साधूंचे कित्येक गुण एकमेकांशीं मिळते नसतात, साधू कांहीं एकासारखे एक नसतात. साधूंचे अंतरंग पाहावयाचे असते, त्यांच्या बहिरंगाकडे पाहण्याचे आपणांस कारण नाहीं, असें लोक पुष्कळदा म्हणतात, आणि हैं कांहीं अंशीं खरेही आहे. तथापि कांहीं गुण असे आहेत कीं ते साधूंच्या अंगीं अवश्य असतातच, किंवद्दुना ते नसतील तर साधूंच्या मंडळांतून त्यास बाहेर काढण्यास कांहीं हरकत नाहीं. अहिंसा, सत्य, शौच, दया व आस्तिक्य हैं गुणपंचक ज्यांच्या अंगीं नाहीं तो साधुच नव्हे, व हैं अंगीं आणण्याचा जो कळकळीने प्रयत्न करीत नाहीं तो साधकच नव्हे, असेही म्हणण्यास कांहीं प्रत्यवाय दिसत नाहीं. हे पांच गुण प्रधान असून ते भक्ताच्या अंगीं असलेच पाहिजेत. हरिग्रेम हा भक्ताचा स्वधर्म आहे व हे पांच गुण ही भक्ताची नीति आहे. भक्ताच्या ठिकाणीं धर्म व नीति दोन्ही परिपूर्ण असतात. पश्याचे जसे दोन पंख, नदीचीं जर्दीं दोन तीरे, मनुष्याचे जसे दोन हात, त्याप्रमाणे भक्ताला धर्म व नीति हीं दोन्हीही पाहिजेत. नीतीचा ढिला मनुष्य धर्मवंत असूं शकत नाहीं. नीति हा धर्माचा पाया आहे. परमार्थप्रासादाचा नीति हा पाया असून धर्म हा कळस आहे. धर्म जीव-परमात्म्याचे ऐक्य करितो व नीति मनुष्यां-मनुष्यांचे संबंध चोख राखते. आपले आपल्याशीं, धर्मास्तीशीं, पुत्रांशीं, आतेषांशीं व शेजांच्यां-पाजांच्यांशीं जे संबंध येतात त्या सर्व संबंधांत यथाशास्त्र यथान्याय वर्तन करणे ही नीति; व अशा प्रकारे वर्तन करून शुद्धचित्त होऊन हरि जोडणे हा धर्म. धर्म नीतीहून श्रेष्ठ आहे, म्हणून क्वचित् प्रसंगीं धर्माकरितां गौण नीतिवंध ढिले केलेले चालतात. ‘हरी जोडे ते करावे अधर्म’ असे तुकोबांनी म्हटले आहे. देवाच्या प्रासीसाठीं अधर्म घडले, नीतिवंध ढिले झाले तरी चालतात; पण हा नित्यनियम नाहीं, हे अपवाद आहेत. ‘नारायणीं जेणे घडे अंतराय’ ह्या अभंगांत तुकोबांनी सांगितले आहे कीं हरि-प्रासीमध्ये आई-बाप जर विश्व करतील तर त्यांचासुद्धां त्याग करावा. प्रल्हादाने जनकाचा, विभीषणाने बंधूचा, भरताने राज्याचा व मातेचा त्याग केला, पण हा त्याग नारायणासाठीं असल्यासुल्ले पापावह नाहीं. गोपी तर पातिव्रतधर्म

विसरून हरिरंगी रंगल्या. पण ‘सर्व धर्म हरीचे पाय’ अशी निष्ठा या सर्वोच्ची असल्यामुळे व त्यांनी हरिप्रीत्यर्थ बाप, वंधु, माता व पति यांचा त्याग केला असल्यामुळे हे त्रिभुवनाला वंद्य झाले. वस्तुतः पुत्रधर्म, वंधुधर्म, पतिधर्म हे नीतीचे अवश्य भाग असल्यामुळे अवश्य आचरणीय आहेत, तथापि श्रुति व स्मृति यांच्यांत विरोध असल्यास श्रुतीचा स्वीकार करावा असा जसा न्याय आहे, त्याप्रमाणेच धर्म व नीति यांचा विरोध आल्यास धर्माचाच अंगीकार करावा असें भक्तसंमत तत्व आहे. पण विरोधाचा प्रकार जेथें नसेल तेथें धर्म व नीति यांचे साहचर्यंत्र अवश्य आहे. भरतानें आईचा अधिक्षेप केला तसा प्रत्येक पुत्रानें करावा अशी नीति नाही, पण भरताच्या अधिक्षेपांत निलोंभ रामप्रीति उज्ज्वल असल्यामुळे त्याचा तो अधिक्षेपही जगाच्या कौतुकाला कारण झाला आहे. ‘तेजीयसां न दोपाय’ हा कायदाही विचारणीय आहे. थोरांचा उपदेशाच सामान्य जनांना सेव्य आहे. त्यांचा पराक्रम ज्यांच्यांत नाहीं त्यांनी त्यांच्या वैगुण्याचे उदाहरण पुढें करण्यांत अर्थ नाहीं. दृद्ध नाथांनी आजा-आजींना बालवयांत सोडून दिलें व समर्थ मातेला दुःखांत टाकून तपाला निघून गेले, तथापि त्यांनी ह्या दोषाची अनंतपटीने भरपाई केली. त्यांनी श्रीहरीचे पाय जोडले आणि आपला व जगाचा उद्धार केला. असा पराक्रम अंगांत नसतां आई-यापांचा त्याग करणे ही नीति नाहीं. तुकोबांनी वायका-पोरांचा प्रपञ्च नीट केला नाहीं व पतिधर्म जागविला नाहीं असा त्यांचेवर किंतेकांचा आक्षेप आहे, यालाही हेच उत्तर आहे. त्यांनी प्रपञ्चाकडे दुर्लक्ष्य केले असलें तरी भंडारा ढोंगरावर अग्वंड हरीचे चिंतन करून विश्वाच्या प्रपञ्चाचे सोने केले व धर्मरहस्य जाणून जगाला शिकविले, ह्या त्यांच्या महसूतीपुढें वरील दोप ‘पर्वतापुढे मोहरी’ ह्या न्यायानें नाहींसाच होतो. वायका-पोरांचा प्रपञ्च थाटानें करण्याचे श्रेय मिळविणारे पुष्कळ आहेत! “सर्वरिंभाहि दोपेण धूमेनामि-रिवावृताः” हा न्याय असल्यामुळे अगदीं निर्दोष असें कोणतेंच कर्म नाहीं; म्हणून अल्पहानि सोसून महल्याभ जोडण्यांत खरा पराक्रम आहे. थोरांच्या चरित्रांत हेच तत्व सांपडते; आणि महल्याभ श्रीहरिपदप्राप्ति हाच असल्यामुळे त्यासाठीं प्रपञ्चाच्या अल्पहानीची भक्त पर्वा करीत नाहीत. सर्व गुणागुण, सर्व पाप-पुण्य, सर्व विधि-निषेध श्रीहरीच्या पायीं दग्ध होत असल्यामुळे श्रीहरीचे पाय जोडण्यांत पुरुषार्थप्राप्तीचे फळ प्राप्त होते. असो. त्याप्रमाणे धर्म-नीतीसंबंधाचे सार

\*\*\*\*\*  
आहे. तथापि साधकानें नीतिधर्म चोख पाळणे व शुद्धाचरण ठेवणे हें अत्यवश्य आहे. वर सांगितलेल्या अहिंसा-सत्य-शौचादि गुणांचीं लक्षणे काय आहेत तीं आतां क्रमानें पाहूं-

( १ ) अहिंसा : कायेने, वाचेने, व मनानें कोणाही जीवाची हिंसा न करणे. कायेने कोणाला ताडनादि करू नये. वाचेने कोणाला दुःख होईल असे बोलूं नये व मनानें कोणाचा घात-पात इच्छूं नये, हें अहिंसेचे सामान्य तत्त्व आहे. हें नियेधार्थी लक्षण झाले. पण आतां विधायक लक्षण ऐका. “ आणि जगाचिया सुखोदेशीं । शरीर-वाचा-मानसे । राहटणे तें अहिंसे । रूप जाणा ॥ १४ ॥ ” ( ज्ञानेश्वरी अध्याय १६ ) जगाच्या सुखोदेशानें म्हणजे जग सुखी असावे अशा उद्देशानें काया-वाचा-मनानें वागणे हें अहिंसेचे रूप आहे. ‘ दुःख नेदूनि सुख देणे । या नांव अहिंसा म्हणणे । ’ असे नाथांनीही अहिंसेचे लक्षण केले आहे. ‘ कोणाही जीवाचा न घडो मत्सर ’ ही अहिंसाबुद्धिन. चालावें कसे, बोलावें कसे, पाहावें कसे इत्यादि अहिंसेच्या प्रकारांचे वर्णन ज्ञानेश्वरींत १३व्या अध्यायांतील ७व्या श्लोकांतील ‘ अहिंसा ’ ह्या पदावरील व्याख्यानांत समग्र पाहावे.

( २ ) सत्य : ऐकल्यावरोवर कानाला गोड लागावें आणि संदेह फेडावा असें जें अविकार बोलणे तें सत्य, अशी ज्ञानोवारायांनीं सत्याची मनोहर व्याख्या केली आहे ! ‘ तेज परी शीतळ शशांकाचे ’ असा एक दृष्टांतही त्यांनी दिला आहे. प्रकाश देते आणि अंगाला शीतळही लागते असा चंद्रिकेचा धर्म आहे, तसाच भक्ताच्या सत्यभाषणाचा असतो. सत्य बोलावयाचे म्हणजे कठोरच बोललें पाहिजे अशी किल्येकांची भ्रामक समजूत असते. दुसऱ्याला तोडून टाकून बोलेल तो सत्यवक्ता असें नव्हे. बोलणे ‘ अविकार ’ पाहिजे. द्रेष, मत्सर, निंदा इत्यादिकांचा उग्रवास वाचेला येऊं नये. बोलणे खरें असावें, हितकर असावें, मृदृ असावें, अविकार असावें, ह्याचेंच नांव सत्य. “ किंवहुना प्रियपणे । कोणातेही झकऱ्यां नेणे । यथार्थ तरी खुपणे । नाहीं कवणा ॥ ” ( ज्ञानेश्वरी, १६-१२० ) मन आणि वाचा या दोहींला हा असत्याचा मल न लागणे ह्याचेंच नांव सत्य, असे नाथराय सत्याचे लक्षण सांगतात. “ निंदा आणि नरस्तवन । कदा मिथ्या न बोले वचन । वाचा अनसुट धरणे जाण । संपूर्ण सत्य या नांव ॥ ” ( एकनाथी भागवत १७-२३९ ). कोणाही मनुष्याविषयीं वरें बोलावयाचे असो वा वाईट

बोलावयाचे असो, त्या दोन्ही प्रसर्गी मिथ्या म्ह० अतिशयोत्तीर्णे न बोलणे व वाचा लगार्मी ठेवणे हें संपूर्ण सत्य होय, 'असे नाथरायांनी वरील ओऱींत खुबीने सांगितले आहे. सत्याचे गौरव पुष्कलांनीच केले आहे. बहुत उतारे देतां ग्रंथ-विस्तार फार होईल. "सत्यापरता नाहीं धर्म | सत्य तेंचि परब्रह्म | सत्यापाशीं पुरुषोत्तम | सर्वकाळ तिष्ठत ॥" —मुकेश्वर. 'नरो वा कुंजरो वा' म्हणून देवासाठीं धर्मराज एकवार खोटे बोलले तर त्यांचा आंगठा गळाला ही गोष्ट प्रसिद्ध आहे.

( ३ ) शौचः शौच म्ह० शुचिता, निर्भवणा. आंत निर्भव आणि बाहेर निर्भव. आंत विचाराने म्ह० ब्रह्मचिंतनाने वा हरिध्यानाने शुचिर्भूत व बाहेर निष्काम स्वधर्मकर्मानुष्ठानाने शुचिर्भूत असा जो पुरुष त्याचे ठिकाणी शौच हा गुण आहे असे समजावे. शुद्ध कनकाच्या भांड्यांत गंगोदक टेविल्याप्रमाणे अंतर्बाह्य शुचिर्भूतत्व असावे. "आतां निर्वाळूनि कनके | भरिला गांगपीयूर्खे | तया कलशाचिया सारिरखे | शौच असे ॥ १९७ ॥" जे आंगीं निष्काम आचार. जीवीं विवेक साचार | तो सबाह्य घडला आकार। शुचित्वाचाचि ॥ १९८ ॥" ( ज्ञानेश्वरी, अ० १६ ). रत्नाप्रमाणे आंत-बाहेर चोखाळ असणे ह्याचे नांव शौच. 'बाहीं कमें क्षाळला | भीतरीं जानें उजळला ।' असे ज्ञानोवारायांनीं अन्यथ म्हटले आहे.

( ४ ) दया : दुसऱ्याचे दुःख पाहून मन कळवळणे व लहान-थोर किंवा अधमोत्तम हा विचार मनांत न आणितां तें दूर करण्यास झटणे ही दया होय. 'भूतांची दया हें भांडवल संतां | आपुलिया ममता नाहीं देहीं ॥' ही तुकोवारायांची उक्ति प्रसिद्धच आहे. संत हे भूतदयेचे सागर असतात. जीव भवार्णवांत बुडतात हें पाहून त्यांचे चित्त द्रवतें व 'येतो हिताचा कळवळा । पडती हातीं म्हणोनि काळा ।' ! ज्ञानोवाराय म्हणतात— "आतां दया ते ऐसी । पूर्णचंद्रिका जैसी । निवितां न कडसी । साने थोर ॥ १५४ ॥" तेसें दुःखिताचे शिणणे । हरितां सकणवपणे । उत्तमाधम नेणे । विवंचूं गा ॥ १५५ ॥" ( ज्ञाने० १६ ). पाय शीतळ तर डोळे शीतळ, पायांची आग झाली तर डोळ्यांची आग होते, त्याप्रमाणे दयाळु पुरुष दुसऱ्याचे सुख पाहून सुखावतो व दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होतो. "नवल कृपाळुत्वाचे चित्त । जीवाचा जीव जीवीं सूत । दुःख हिरोनि सुख देत । कृपा अनुहृत तयापरी ॥ ८३३ ॥" ( एकनाथी भागवत, अ० ११ ) दुसऱ्या जीवांचे जीव आपल्या जीवांत घालून त्यांशीं एकजीव होऊन जाणे,

\*\*\*\*\*  
हे दयेचें लक्षण होय. दामाजीपंत, एकनाथ महाराज, अहित्यावाई होळकरीण, हीं नांवें उच्चारितांच दया म्हणजे काय तें कळणार आहे; कारण त्यांचीं चरित्रे म्हणजे प्रत्यक्ष दयेचींच निर-निराळीं उज्ज्वल रुपें करीं आहेत तें लोकांत सुप्रसिद्धच आहे.

( ५ ) आस्तिक्य : ईश्वरावर व शास्त्रावर पूर्ण निष्ठा ह्याचें नांव आस्तिक्य. अस्ति म्ह० आहे असा भाव, ह्याचें नांव आस्तिक्य. देव आहे, देव दयाळु व परमसमर्थ आहे, तो भक्ताचें सांकडं निवारतो व माझ्या आंत-बाहेर तोच खेळत असून माझ्या कल्याणास्तव तो मला योग्य मार्ग दाखवून माझे आत्यंतिक हित करितो, असा अचल भाव असणें हे आस्तिक्य होय. ह्याला बाब्य प्रमाणाची गरज नसते. शास्त्रप्रमाणाची व प्रतिपादनाची ह्याला जरूरी नसते. वत्स जसें मातेकडे स्वभावतः धांवते, त्याप्रमाणे स्वयंसिद्ध प्रेमाने चित्तवृत्ति देवाकडे धांवणे ह्याचेंच नांव आस्तिक्य. “देवाविण कांहीं नाहीं। ऐसे योलती सर्वही। परंतु त्यांची निष्ठा कांहीं। तैसीच नसे ॥” असे समर्थांनीं जगाची राहाटी पाहून म्हटले आहे. सर्वच आपण आस्तिक आहोंत असें म्हणतों व देखो-वेखीनें दाखवितो; पण प्रल्हादाची आस्तिक्यबुद्धि ही खरी होय. जळीं, स्थळीं, काष्ठीं, पापाणीं नारायण भरला आहे व तोच माझ्यांत असून मला हलवतो, बोलवतो, असा त्याचा अचल भाव असल्यामुळे त्याला दिलेले विषवी अमृत झाले, अग्नीशीतळ झाला व पाणीही त्याला बुडवूं शकले नाहीं. तुकोबांच्या वह्या पाण्यांत राखून देवानें आपले अस्तित्व आणखी एकवार जगाच्या निर्दर्शनास आणिले.

असो. नारदांच्या सूत्रांतील अहिंसा, सत्य, शौच, दया व आस्तिक्य या पांच पदांचे येथवर विवरण केले. ‘आदि’ पदावरून हे पांच गुण मुख्य असून बाकीच्या अनेक गुणांचीही अपेक्षा सूचित केलेली आहे. ‘अहिंसा-सत्यशौचदयास्तिक्यादि चारित्र्याणि परिपालनीयानि’ ह्याप्रमाणे नारदांनी भक्ताला सहज व साधकाला अवश्य आन्चरणीय अशा नीतिधर्माचे वर्णन करून सांगितले आहे. हे नीतिधर्म सर्व वर्णांना आदरणीय आहेत. श्रीव्यासांनीं भागवतांतही ( स्कंध ११, अ० १७ ) म्हटले आहे—

अहिंसासत्यमस्तेयमकामक्रोधलोभता ।

भूतप्रियहितेहा च धर्मोऽयं सार्ववर्णिकः ॥ २१ ॥

यांतील अहिंसा, सत्य, भूतप्रियहितेहा म्हणजे भूतमात्रांच्या कल्याणाची आवड ऊर्फ दया हीं तीन पदें नारदसूत्रांप्रमाणेंच असून अकामकोधलोभता म्हणजे काम, कोध व लोभ या त्रयीपासून मुक्तता हेच शौच असा अर्थ घेतला व आस्तिक्य आणखी समजले म्हणजे वरील सूत्रच तयार होते ! हे पूर्ण भक्तांच्या अंगाचे सहजगुण मुमुक्षु-साधकांनी निरंतर ढोब्यांपुढे ठेवून आचरणांत आणण्यास मनोभावे झटावै म्हणजे नारायण कृपा करील. हेच पुढील सूत्रांत नारद सांगतात.

( ७९-८१ ) सर्व प्रकारच्या चिंता सोड्यन सर्वकाळ सर्वभावानें भगवंताचेंच चिंतन करावै; कारण त्याचे गुण गातां-गातां तन्मयता प्राप्त होते व भगवान् साक्षात् प्रकट होऊन भक्तावर पूर्ण अनुग्रह करितात, असें नारदांनीं या दोन सूत्रांत सांगितले आहे. नारदांचे हे भक्तीचे आख्यान संपत आले आहे तेव्हां त्यांनी भगवान् साक्षात् प्रकट होऊन भक्तावर अनुग्रह करितात, हे स्वानुभवाच्या दिव्य वाणीने येथे सांगितले आहे व ‘देव मला कधीं भेटेल’ अशी तळमळ करणाऱ्या मुमुक्षु-साधकांना आपल्या अमृतवाणीने आश्वासन दिले आहे. ‘आविर्भवति’ ह्या पदानें देव सगुणरूपानें दर्शन देतात असें सुचविले आहे. देव सगुण आहे व निर्गुण आहे, दोन्हीहि देवाचींच अंगे आहेत हे यथापि खरे आहे, तरी भक्तांना देवाच्या सगुणरूपाचाच ध्यास असतो; व सगुण-दर्शनावांचून भक्तांची भूक शमलेली नाही. नारदांनीं स्वतः प्रल्हाद-भ्रुवादिकांना देवाच्या सगुणरूपाचेंच ध्यान देऊन सगुणदर्शन घडविले आहे व ते स्वतः सगुणाचेच उपासक आहेत. ध्रुवाला त्यांनी ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ ह्या द्वादशाक्षरी मंत्राचा उपदेश दिला, व “श्रीवत्सांकं धनश्यामं पुरुषं वन-मालिनम् । शंखचक्रगदापद्मैरभिवक्त्तचतुर्भुजम् ॥” ( श्रीभागवत, स्कंध ४ अ० ८ पाहा. ) अशा भगवान् विष्णूचे ध्यान करावयास शिकविले, आणि भगवान् साक्षात् प्रकटही झाले. असे अनेक भक्तांचे अनुभव आहेत. भगवंताचें प्रकट होणे दोन प्रकारांनी होते. ‘परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्’ राम-कृष्णादि अवतार घेऊन कांहीं मर्यादित कालपर्यंत भूलोकावर राहतात. हे बहुजनकल्याणार्थ अवतार झालेले असतात. त्याचप्रमाणे ध्रुव, प्रल्हाद, नामदेव, रामदास, एकनाथ, नरसी मेहता, कृष्णचैतन्य, तुकाराम इत्यादि भक्तांना व्यक्तिशः देवाच्या सगुणरूपाचें दर्शन झालेले आहे. एकच उदाहरण घेतों.

\*\*\*\*\*  
तुकाराममहाराजांच्या वह्या रामेश्वरभट्टांनी इंद्रायणीच्या डोहांत बुडविल्या, तेव्हां  
भगवंतांनी बालवेषानें – श्रीकृष्णरूपानें त्यांस प्रत्यक्ष दर्शन दिलें, ह्याबदल  
तुकोबारायांची स्वतःची साक्ष आहे. ( ह्याबदल विशेष स्पष्ट विवेचन माझ्या  
‘ श्रीतुकाराममहाराजांच्या चरित्रा ’त आलेले आहे. पृ. ३५७-३५९ पाहा. )

## १४ भक्तीचे अकरा प्रकार

गुणमाहात्म्यासक्ति-रूपासक्ति-पूजासक्ति-स्मरणासक्ति-दासासक्ति-  
सख्यासक्ति - कांतासक्ति - वात्सल्यासक्ति - आत्मनिवेदनासक्ति-  
तन्मयतासक्ति - परमविरहासक्ति - रूपा एकधार्येकादशधा  
भवति ॥ ८२ ॥

### स्पष्टीकरण

(८२) ही भक्ति एकरूप असून अकरा प्रकारची होते. एकच पाणी वेग-वेगळ्या  
कुंडांतून वाहळे म्हणजे कुंडाच्या आकृतिविशेषावरून भिन्न-भिन्न नांवें मिळालीं  
तरी जीवन एकच असते, त्याप्रमाणे भक्तीचे प्रकार अकरा सांगितले आहेत, तरी  
सर्वांतून प्रेमाचेंच जीवन एकच वाहते. एका इमारतीने आठ दिशांनीं फोटो  
घेतले कीं आठ चित्रे वर-वर पाहणारास वेग-वेगळीं दिसतात, तरी सर्व मिळून  
इमारत एकच. तसाच बहुविध भक्तीचा प्रकार आहे. श्रीरामचंद्राकडे दशरथ  
पुत्रभावानें पाहत, वशिष्ठ प्रमात्मभावानें पाहत, भरत-लक्ष्मण वंधुभावानें पाहत, सीता  
पतिभावानें पाही, मारुतिराय स्वामिभावानें पाहत, प्रजा राजा ह्या दृष्टीनें पाही;  
पण सर्वांच्या हृदयांतले रामाचें प्रेम एकच होते. हाच प्रकार भक्तीचा आहे.  
कोणी भगवंताचे दया-सामर्थ्यादि गुण पाहून मुलतो; कोणी भगवंताचे 'मुरलीधर  
बन्सीवाला' असले हृप पाहून मुलतो; कोणी 'पुजून देव पाहिजे' ह्याप्रमाणे  
पूजा करून देवाची मूर्ति पाहून तन्मय होतो; कोणी अखंड चिंतन व नाम-  
स्मरण ह्यांतच रंगून जातो, कोणी सेवकभाव सांभाळून सेवा किंवा अर्जन-वंदनादि  
करण्यांतच धन्यता मानतो; कोणी सख्यभक्ति करितो; कोणी गोपींसारखी  
कांताभक्ति करितो; कोणी यशोदेसारखी वात्सल्यभक्ति करितो; कोणी आत्मनिवेदन  
करून किंवा विरहदुःखी होऊन कृतार्थ होतो; जो तो आपापल्या प्रकृतिधर्मा-  
प्रमाणे किंवा आवडीप्रमाणे भक्ति करितो, पण हे सर्व भगवंताचे भक्तच असून  
यांपैकीं अमुक प्रकार उच्च किंवा अमुक नीच असा कांहींएक भेदभाव नाहीं.  
'उदारा: सर्व एवैते' हें लक्ष्यांत ठेवावें. आपला एक प्रकार निवडावा, बाकीच्या  
प्रकारांतील सुखही यथाकाल भोगावें. "एक अंतरीं निश्चल । जें निहाळितां  
केवळ । विसरले सकळ । संसारजात ॥ १७२ ॥ एकां गुणानुवाद करितां ।

उपरति होउनि चित्ता । निरवधि तल्लीनता । निरंतर ॥ १७३ ॥ एक ऐकतांचि निवाले । ते देहमार्बी सांडिले । एक अनुभवे पातले । तद्रूपता ॥ १७४ ॥ ” असे ज्ञानेवारायांनी ‘आश्र्यवत्’ ( गीता २-२९ ) ह्या श्लोकाच्या टीकेत म्हटले आहे. कोणी ‘पश्यति’, कोणी ‘वदति’, कोणी ‘शृणोति’, पण सर्व आश्र्याने— आनंदोल्हासानेंच देवाचा विचार करितात. रुचिवैचिच्यामुळे पंथ भिन्न असले तरी ‘नृणामेको गम्यस्त्वमसि पयसामर्णव इव’ असे ‘महिम्नस्तोत्रां’ त म्हटले आहे. ‘पयसामर्णव इव’ हाच महिमांतील दृष्टांत ज्ञानेवारायांच्या वाणीने सांगावयाचा म्हणजे— “ जैसे सरिताओघ समस्त । समुद्रामार्जीं मिळत । परि माथौते न समात । परतले नाहीं ॥ १७५ ॥ ” —असे म्हटले पाहिजे. असो. नारदांनी वरील सूत्रांत भक्तीचे अकरा प्रकार सांगितले आहेत ते भगवत्प्रथांत सांगितलेल्या नवविधा भक्तीसारखेच आहेत. हिरण्यकशिष्यांने प्रल्हादास विचारिले कीं ‘बाळा ! तू गुरुपासून काय शिकलास ? ’ तेव्हां भक्तशिरोमणि प्रल्हाद म्हणाले—

श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम् ।

अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम् ॥ २३ ॥

इति पुंसाऽपिता विष्णो भक्तिश्चेनवलक्षणा ।

क्रियते भगवत्यद्वा तन्मन्येऽधीतमुत्तमम् ॥ २४ ॥

— श्रीभागवत, स्कंध ७ अ० ५.

—म्हणजे प्रल्हाद म्हणाला, “ विष्णूचे श्रवण, कीर्तन, स्मरण, चरणसेवन, पूजन, वंदन, दास्य, सख्य व आत्मनिवेदन अशी भगवंतांची नवविधा भक्ति निष्काम प्रेमानें जेणेकरून घडेल तें अध्ययन ( शिक्षण ) उत्तम होय असे मी समजतों.” ह्या नवविधा भक्तीचे सरळ व सरस विवरण समर्थाच्या ‘दासबोधां’त चौथ्या दशकांत केले आहे तें जरूर पाहावे. नवविधाभक्तीने किंवद्दुना कोणत्याही एका भक्तीने अनेक जीव तरलेले आहेत. परिक्षितिराजा श्रवणभक्तीने तरला, शुक्राचार्य कीर्तनभक्तीने तरले, प्रल्हाद स्मरणाने तरला, लक्ष्मी पादसेवनाने, पृथुराजा पूजनाने, अक्रूर वंदनाने, मारुतिराय दास्याने, अर्जुन सख्याने, बलि आत्मनिवेदनभक्तीने ह्याप्रमाणे कोणत्याही एका भक्तीच्या उत्कर्षानेही असे अनंत जीव तरले आहेत.

अभिमन्युसुतो मुक्तिं गतः श्रवणतो हरेः ।

शुकस्तु कीर्तनादेव प्रल्हादः स्मरणेन च ॥ १ ॥

पादसेवनतो लक्ष्मीः पृथुः पूजनमात्रतः ।  
अभिवंदनतोऽकूरो दास्येनांजनिकासुतः ।  
सख्यत्वेनार्जुनो राजा बलिस्त्वात्मनिवेदनात् ॥ २ ॥

भगवंतावर अचल प्रेम ठेवित्यानें भक्त उद्धरून जातोच, पण कामद्वेष-  
मत्सरादि कोणत्याही वृत्तीत ओघ भगवंताकडे वलवित्यानेही अनेक दुष्ट व पामर  
उद्धरून गेले आहेत !

“ कामाद्वेषाद्यात्मनेहाद्यथा भक्त्येश्वरे मनः ।  
आवेश्य तदधं हित्वा बहवस्तद्रतिं गताः ॥ २९ ॥  
गौप्यः कामाद्यात्मकं सो देषाचैद्यादयोः नृपा ।  
संबन्धादृष्णयः स्लेहाद्यूयं भक्त्या वर्यं प्रभो ॥ ३० ॥ ”

—श्रीभगवत्, स्कंध ७ अ० १.

**अर्थ :** “ जसें भक्तीनें तसेच, काम, द्वेष, भय, स्नेह, या विकारांमुळेही  
देवाच्या ठिकाणी मन लावित्यानें निषाप होऊन अनेक पुरुष तरले आहेत.  
कामामुळे – अर्थात् कांतासक्तिभक्तीनें – गोपी तरत्या, कंस भीतीनें, चैद्यादि राजे  
द्वेषानें, यादव संबंधामुळे, तुम्ही स्नेहानें व आम्ही ( नारद परीक्षितीस  
सांगतात ) भक्तीनें तरलो आहोत. ” या श्लोकांचा बरोबर असाच भावार्थ ज्ञानोबा-  
रायांनी ज्ञानेश्वरीत उत्तरून दिलेला आहे. “ हेंचि कवणे एके मिसें । चित्त  
माझे ठार्या प्रवेशो । येतुले हो मग आपैसे । मीचि होणे असे ॥ ४६३ ॥ अगा  
वरी फोडावयाचिलागीं । लोहो मिळो कां परिसाचे अंगीं । कां जे मिळतिये प्रसंगीं ।  
सोनेचि होईल ॥ ४६४ ॥ पाहे पा वलभाचेनि व्याजें । तिया ब्रजांगनाचि  
निजें । मज मिनलिया काय माझें । स्वरूप नव्हती ! ॥ ४६५ ॥ ना तरी भया-  
चेनि मिसें । मातें न पविजेचि काय कंसे । कीं अखंड वैरवशें । चैद्यादिकीं ?  
॥ ४६६ ॥ अगा सोयेरेपणेचि पांडवा । माझें सायुज्य यादवा । कीं ममत्वे बसु-  
देवांदिकां सकळां ॥ ४६७ ॥ नारदा ध्रुवा अकूरा । शुका हन सनकुमारा ।  
इयां भक्ती मी धनुर्धरा । प्राप्य जैसा ॥ ४६८ ॥ तैसाचि गोपिकांसि कामें । तया  
कंसा भयसंभ्रमें । येरां धातकां मनोधर्में । शिशुपालादिकां ॥ ४६९ ॥ ”  
( ज्ञानेश्वरी, अ० १ ).

या ओव्या ज्ञानेश्वरमहाराज मुखानें बोलत असतां वरील भागवतांतील  
श्लोकच त्यांच्या डोळ्यांपुढे स्पष्ट होते असें कोणीही कबूल करील ! वरील

\*\*\*\*\*  
 दृष्टांताचा भावार्थ जसा श्रीव्यासांनी ‘तस्माल्केनाप्युपायेन मनः कृष्णे निवेशयत्’ ( ७-१-३१ ) ह्याप्रमाणे काढला आहे तसाच ज्ञानोबारायांनी काढला आहे— “अगा मी एकलाणीचे खागे । मज येवों ये भलतेनि मागें । भक्ति कां विषय-विरागें । अथवा वैरें ॥ ४७० ॥ म्हणोनि पार्थी पाहीं । प्रवेशावया माझिया ठार्यी । उपायांची नाहीं । वाणी येथ ॥ ४७१ ॥ आणि भलतिया जाति जन्मावें । मग भजिजे कां विरोधावें । परि भक्ता कां वैरिया व्हावें । माझियाचि ॥ ४७२ ॥ यालागीं पापयोनीही अर्जुना । कां वैश्य शूद्र अंगना । मातें भजतां सदना । माझिया येती ॥ ४७४ ॥ ”<sup>१</sup>

**१ टीप :** या अवतरणांवरून एका मुद्द्याच्या गोष्टीकडे वाचकांचे लक्ष्य वेधावेंसे बाटें, वर दिलेले भागवतांतील शोक व ज्ञानोबारायांच्या ओंब्या पाहतांना निर्विवाद लक्ष्यांत येतें कीं ज्ञानोबारायांच्या डोळ्यांपुढे भागवतांतील वरील शोक खात्रीनें होते, किंवद्दुना वरील ओंब्या त्या शोकांचे शब्दशः भापांतरच आहे असें म्हटलें तरी चालेल. भागवतग्रंथ चौदाच्या शतकांतला असून ज्ञानेश्वरीत त्याचा संख्य कोठेही दिसत नाहीं असें एका विद्वानानें ( प्रो. भानु ) प्रतिपादिलें होतें, त्याचे उत्कृष्ट खंडण ह्या गोष्टीनें होतें. ज्ञानेश्वरीपूर्वीचा भागवतग्रंथ आहे एवढी गोष्ट तरी ह्यावरून अवार्तीन विद्वानांस कवूल करावी लागेल ! शिवाय ज्ञानेश्वरीत भागवताचा स्पष्ट उल्लङ्घन आहे. “ ते हे कल्पादि भक्ति मियां । श्रीभागवतमिष्ये ब्रह्मया । उत्तम म्हणोनि धनजंया । उपदेशिली ॥ ” ( अ० १८-११३२ ) कल्पारंभी भगवंतांनी ब्रह्मदेवाला भक्ति सांगितल्याची कथा भागवत, संख्य २ अध्याय ९ मध्ये सविस्तर पाहावी. चतुःश्लोकी भागवत तेह्वांच निर्माण झाले.

## १५ उपसंहार

कुमार-व्यास-शुक्र-शांडिल्य-गर्ग-विष्णु-कौण्डिन्य-शेषोद्धवारुणि-बलि-हनुमद्विभीषणादयो भक्त्याचार्याः ॥ ८३ ॥

इत्येवं वदंति जनजत्पनिर्भयाः एकमताः कुमार-व्यास-शुक्र-  
शांडिल्य-गर्ग-विष्णु-कौण्डिन्य-शेषोद्धवारुणि-बलि-हनुमद्विभी-  
षणादयो भक्त्याचार्याः ॥ ८३ ॥

य इदं नारदप्रोक्तं शिवानुशासनं विश्वसिति श्रद्धते स भक्तिमान्  
भवति स प्रेष्ठं लभत इति ॥ ८४ ॥

### स्पष्टीकरण

( ८३ ) येथवर भक्तीचें जें निरूपण केलें, तें नारद म्हणतात कीं मीं आपल्या स्वानुभवाप्रमाणें वरोवरच कैलें आहे, पण ह्याला दुसऱ्या श्रेष्ठ भक्तांचाही दुजोरा आहे. भक्तीचें महत्त्व ह्याप्रमाणेच आणखीही भक्तांनीं सांगितले आहे. थोर पुरुष आपले महत्त्व वाढविण्याकरितां पूर्वी होऊन गेलेल्या किंवा वर्तमानकाळीं असणाऱ्या अन्य श्रेष्ठांचा नामोच्चार करण्यास लाजत नाहीत. दुसऱ्यानें महत्प्रयासानें मिळविलेली माहिती किंवा सिद्धांत आपले म्हणून दडपून देतांना त्यांच्या नांवांचा उच्चारही गौरवपूर्वक करितांना ज्यांची वाणी कचरते असे चोर सामान्य ग्रंथकारांत पुष्कल आढळतात ; पण हा श्रेष्ठाचार नव्हे. श्रेष्ठाचार असा आहे कीं प्राचीनांचे गौरव करून अर्वाचीनानें त्या परंपरेत विनयानें मिसळून जावे. “अथवा कृतवागद्वारे वंशेऽस्मिन् पूर्वसूरिभिः । मणौ वज्रसमुक्तीर्णे सूत्रस्येवास्ति मे गतिः॥” असे कालिदासानें रघुवंशाच्या प्रस्तावनेत म्हटले आहे. आपले ज्ञान परंपराप्राप्त आहे असे म्हणण्यांत थोरांना सूषणच वाटते. तुकोवारायांनीं आपल्या अवतारानें प्रयोजन सांगतांना ‘बोलिले जें ऋग्री ( तें ) साच भावें वर्ताया’ आम्ही आलो आहोत असे म्हटले आहे. ‘झाडूं संतांचे मारग’ एवढेच कर्तृत्व ते आपल्याकडे घेतात. असो. नारदांनीही येथे कुमार म्हणजे सनत्कुमार ( नारदांचे वंधु ), व्यास, शुक्राचार्य, शांडिल्य ( ह्यांचीं सूत्रे ‘शांडिल्यसूत्रे’ ह्या नांवानें प्रसिद्धच आहेत ), गर्ग ( ह्यांनीं गर्गसंहितेत भक्तिशास्त्रावर लिहिले आहे ), विष्णु ( हे स्मृतिकार असावेत ), कौण्डिन्य, शेष, उद्धव ( ह्यांना भागवत संक्षेप ११८ अध्यें श्रीकृष्णांनीं भक्तिशास्त्राचा वोध केला आहे ), अरुणि, बलि, हनुमान्, विभीषण इत्यादिकांनीं भक्तीचें ह्याप्रमाणेच स्वरूप ओळखून प्रसंगोपात्त भक्तीचें

वर्णन केले आहे. हे मोठे थोर भक्त होऊन गेले. त्यांनी एकमताने भक्तीचे असे गौरव केले असून यांना नारदांनी 'भक्त्याचार्य' असे योग्य विशेषण दिले आहे. भक्तिमार्ग यांनीच जगांत रुढविला. यांनी लक्षावधि जीवांना भगवत्प्राप्तीचा उपाय भक्तिमार्ग हाच दाखविला आहे.

(८४) हें नारदांनी सांगितलेले 'शिवानुशासन' आहे, म्हणजे हा 'कल्याणाचा उपदेश' आहे किंवा 'शंकरांनी केलेला हा उपदेश' आहे. शंकर हे भागवतधर्मीय वैष्णवांचे आद्य गुरु आहेत. आद्य भक्त, आद्य वैष्णव ते, म्हणूनच आद्य गुरुही तेच. श्रीजानेश्वरमहाराज हे महाराष्ट्रांतले आद्य भक्तिपंथप्रवर्तक होत. त्यांनी ज्ञानेश्वरीच्या अखेरीस जी आपली गुरुपरंपरा दिली आहे तीत "आदिगुरु शंकरा-। लागोनि शिष्यपरंपरा। बोधाचा हा संसारा। आला जो आमुते॥" असे स्पष्ट म्हटले आहे. त्यांनी वाराव्या अध्यायांत- "तरी श्रद्धावस्तुसी आदरु। करितां जाणिजे प्रकारु। जरी होय श्रीगुरु। सदाशिव ॥२१६॥" -असे सांगितले. आणि पांडुरंगांनीही जगला भक्तिरहस्य शिकविणाऱ्या आपल्या परमप्रिय भक्ताला मस्तकावर घेतले आहे हे पंढरीस जाणाऱ्याला कांहीं सांगावयाला नको आहे. 'विठोने शिरीं वाहिला देवराणा' असे समर्थांचे वचन प्रसिद्धच आहे. असो. तुम्हां-आम्हांला हरि-हर एकरूपच आहेत आणि तत्त्वतः सुद्धां परस्परांच्या प्रेमचितनाने ते एकरूपच आहेत. तर अशा ह्या शिवांनी प्रकट केलेल्या आणि नारदांनीं ग्रथित केलेल्या भक्तिशास्त्रावर पूर्ण विश्वास व श्रद्धा ठेवून जो वागतो त्याच्या ठिकाणी नसलें तरी भक्तिप्रेम उत्पन्न होऊन तो वांछित लाभेल व कृतार्थ होईल अशी ही ग्रंथाची फलश्रुति आहे. तात्पर्य-

दित तें करावें देवाचें वितन। कहनियां मन शुद्ध भावें॥ १॥

- श्रीतुकाराम

बोला—“ पुंडलीक वरदे हरिविष्टल ! ॥

श्रीजानेश्वरमहाराज की जय ! ॥

श्रीएकनाथमहाराज की जय ! ॥

श्रीतुकाराममहाराज की जय ! ॥

श्रीरामदासमहाराज की जय ! ॥”